THE GAEKWAR MILLS LTD.



 REGD. OFFICE: 2/2, Plot-2, New Sion CHS, Swami Vallabhdas Marg, Road No. 24, Sindhi Colony, Sion Mumbai – 400022. Tel No. 022-24018811 / Email Id: gaekwarmills1928@gmail.com

 CIN: L17120MH1949PLC007731

15th February, 2025

То

BSE Limited Department of Corporate Services Listing Department P J Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: 502850

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations)

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, please find enclosed herewith copy of Advertisements giving information of the Financial Results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above-mentioned advertisement is published in Mumbai Lakshadweep in (Marathi Newspaper) & Business Standard (English Newspaper) on 15th February, 2025.

The same has also been uploaded on the Company's Website.

We request you to take the same on record.

Yours faithfully,

For Gaekwar Mills Limited

Mrs. Shweta Dhruv Shah Whole-time-Director & CEO (DIN: 03287393)

Encl: As above

THE GAEKWAR MILLS LTD.



 REGD. OFFICE:
 2/2, Plot-2, New Sion CHS, Swami Vallabhdas Marg, Road No. 24, Sindhi Colony, Sion Mumbai – 400022. Tel No. 022-24018811 / Email Id: gaekwarmills1928@gmail.com

 CIN: L17120MH1949PLC007731
 Website:www.gaekwarmills.in

15th February, 2025

To, **BSE Limited,** Department of Corporate Services, Listing Department P J Towers, Dalal Street Mumbai - 400001 *Scrip Code:502850*

Dear Sir/Madam,

Subject: Reason for late submission of Intimation and late publication in newspaper under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations)

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, the company has to give Advertisements of the Financial Results as specified in Regulation 33 of Listing Regulations within 48 hours of the conclusion of the meeting of the Board of directors at which the financial results were approved.

Mistakes or discrepancies in the advertisement's content required corrections, leading to delay in publication of financial results in newspapers.


We request you to consider aforementioned reason for delay and take this on record.

Thanking you

Yours truly

For Gaekwar Mills Limited

Nidhi Vinodkumar Darak Compliance Officer



Specific attention of the investors is invited to section titled "Risk Factors" appearing on page 21 of the Prospectus. BASIS OF ISSUE PRICE: The Issue Price is determined by our Company in consultation with the Lead Manager. The financial data presented in chapter "Basis of hacad on

	CIN NO. L17120MH1949 REGD. OFFICE: 2/2 New Sion CHS, Swami	PLC007731 Vallabhda	s Marg, R				INVIT					
Extr	Sindhi Colony, Sion West, Mumbai 400 022. Extract of the Statement of Unadited Financial Results for the quarter ended 31st December 2024 (Under sub-re- Quarter Quarter Quarter Vear (Inst											
			(insol									
Sr No.	Particulars	Ended 31.12.2024 Unaudited		Ended 31.12.2023 Unaudited		1	Name of the along with P					
1	Total Income from Operations	-	-	-	-	2.						
2	Net Profit /(Loss) for the period before Tax	(110.25)	(109.46)	(78.09)	(411.76)							
3	Net Profit /(Loss) for the period after Tax	(110.25)	· · /									
4	Equity Share Capital	200	200	200	200	3.	URL of Webs					
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-			(7217.4)	4.	Details of Pla Fixed Assets					
6	Earnings Per Share of Rs 10/- each (after Extraordinary items)					5.	services					
	(a) Basic (b) Diluted	(5.513) (5.513)	(5.473) (5.473)	(3.905) (3.905)		6.	Quantity and services sold					
							lists of credit					
	ce : Mumbai.	GAEKV Sh	lf of board /AR MIL Sd/- veta Sha	LS LIMIT h	FED	9.	at URL: Eligibility for					
	For an THE	GAEKV Sh	/AR MIL Sd/- veta Sha	LS LIMIT h	FED	9.	at URL: Eligibility for under sectio					
	For as THE	GAEKV Sh	/AR MIL Sd/- veta Sha	LS LIMIT h	FED	9. 10.	at URL: Eligibility for under section is available at Last date for					
	For as THE	GAEKV Sh	/AR MIL Sd/- veta Sha	LS LIMIT h	FED	10.	at URL: Eligibility for under section is available a Last date for of Interest					
	For as THE	GAEKV Sh	/AR MIL Sd/- veta Sha	LS LIMIT h	FED		at URL: Eligibility for under sectio is available a Last date for of Interest Date of issue					
	For as THE	GAEKV Sh	/AR MIL Sd/- veta Sha	LS LIMIT h	FED	10.	at URL: Eligibility for under sectio is available a Last date for of Interest Date of issue Prospective					
	For a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime	CAEKV Shv Directo	/AR MIL Sd/- veta Sha r & CEO	LS LIMIT h) (DIN: 0	TED 3287393)	10. - 11. 12.	at URL: Eligibility for under sector is available i Last date for of Interest Prospective Last date for Objections to					
	For a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime	CAEKV Shv Directo	/AR MIL Sd/- veta Sha r & CEO	LS LIMIT h) (DIN: 0	TED 3287393)	- 11.	at URL: Eligibility for under section is available : Last date for of Interest. Date of issue Prospective Last date for Objections to Date of issue					
	e: Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Saraswat Co Bank	: GAEKV Shy e Directo Directo	VAR MIL: Sd/- veta Sha r & CEO	LS LIMIT h) (DIN: 0	TED 3287393)	10. - 11. 12. 13.	at URL: Eligibility for under sectio is available i Last date for of Interest Date of issue Prospective Last date for Objections to Date of Issue Prospective					
	e: Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Co Recovery De	GAEKV Shy Directo Directo Coope (Schedule ot:	/AR MILL Sd/- veta Sha r & CEO Mank)	LS LIMT h) (DIN: 0) 9 Banl	red 3287393) k Ltd.	10. - 11. 12.	at URL: Eligibility for under sectio is available a Last date for of Interest Date of issue Prospective Last date for Objections to Date of issue Prospective Date of issue					
	Por a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Co Recovery Dej 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senapa	COOPE Shy Directo Schedule ot: ati Bapat	/AR MILL Sd/- veta Sha r & CEO r & CEO d Bank) Marg (Tul	h) (DIN: 0) Bani si Pipe R	red 3287393) k Ltd. oad),	10. - 11. 12. 13.	at URL: Eligibility for under sectio is available i Last date for of Interest Date of issuu Prospective Last date for Objections to Date of issuu Prospective Date of issuu					
	e: Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Co Recovery De	COOPE Shy Directo Schedule ot: ati Bapat	/AR MILL Sd/- veta Sha r & CEO r & CEO d Bank) Marg (Tul	h) (DIN: 0) Bani si Pipe R	red 3287393) k Ltd. oad),	10. - 11. 12. 13.	at URL: Eligibility for under section is available at Last date for of Interest Date of issue Prospective Date of issue Prospective Date of issue Prospective Date of issue Memorandu and Request					
	Por a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Co Recovery Dej 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senapa	CAEKV Shy Director Director Schedule ot: ati Bapat 57043713	/AR MILL Sd/- veta Sha r & CEO rative d Bank) Marg (Tul //714/715	h) (DIN: 0 9 Bani si Pipe R , 8828805	red 3287393) k Ltd. oad), 3609	10. - 11. 12. 13.	at URL: Eligibility for under section is available i Last date for of Interest Date of issue Prospective Last date for Objections to Date of issue Prospective Date of issue Memorandu and Requess to Prospectitive Last date for					
	Por a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Ce Recovery De 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senap Dadar (W), Mumbai 400 028. Phone No: 86	C-OPC (Schedule of: ati Bapat 57043713 DENTIFI BANK L	/AR MIL: Sd/- veta Sha r & CEO f & CEO	h) (DIN: 0) (D	TED 3287393) k Ltd. 0ad), 3609 RMING	10. - 11. 12. 13. 14.	at URL: Eligibility for under section is available at Last date for of Interest Date of issue Prospective Last date for Objections to Date of issue Prospective Date of issue Prospective Date of issue Prospective Last date for Last date for Resolution F					
SaraBOI	For a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Co Recovery Dej 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senape Dadar (W), Mumbai 400 028. Phone No: 86 ALE / ASSIGNMENT OF PORTFOLIO OF I ASSETS OF SARASWAT CO-OPERATIVE CHALLENGE ME swat Co-operative Bank Limited ("Bank"), h 3CAPS) for assisting & advising the Bank or	COOPE Schedule of: ati Bapat 57043713 DENTIFI BANK LI THOD as appoin the proc	AR MIL: Sd/- veta Shaar & CEO rative d Bank) Marg (Tul /714/715 ED NON- MITED U ted BOB ess ("Pro	LS LIMIT h) (DIN: 0 Banl si Pipe R , 8828805 PERFOR NDER SI Capital M ccess Ad	red 3287393) k Ltd. oad), 5609 RMING WISS Market Ltd visor") &	10. 11. 12. 13. 14.	at URL: Eligibility for under sections is available of Interest Date of issue Prospective Last date fon Objections to Date of issue Prospective Date of issue Prospective Last date fon Date of issue Prospective Last date fon Resolution F Process emme Details of th					
Sara (BOI)	For a THE ce : Mumbai. e: 12th February, 2025 (Wholetime Saraswat Bank Saraswat Ce Recovery De 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senap Dadar (W), Mumbai 400 028. Phone No: 86 ALE / ASSIGNMENT OF PORTFOLIO OF ASSETS OF SARASWAT CO-OPERATIVE CHALLENCE ME swat Co-operative Bank Limited ("Bank"), h	COOPE Schedule of: ati Bapat 57043713 DENTIFI BANK LI THOD as appoin the proc	AR MIL: Sd/- veta Shaar & CEO rative d Bank) Marg (Tul /714/715 ED NON- MITED U ted BOB ess ("Pro	LS LIMIT h) (DIN: 0 Banl si Pipe R , 8828805 PERFOR NDER SI Capital M ccess Ad	red 3287393) k Ltd. oad), 5609 RMING WISS Market Ltd visor") &	10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17.	at URL: Eligibility for under section is available i Last date for Objections to Date of issue Prospective Last date for Objections to Date of issue Prospective Date of issue Memorandu and Reques to Prospective Last date for Resolution F Process email					

Loan Exposures) Directions, 2021 dated September 24, 2021 (updated as on December 28, 2023) ("RBI Directions") issued by the Reserve Bank of India ("RBI") and as per Bank's Policy, to acquire the identified NPAs. Subsequently, the Permitted Entities have submitted binding bids and post scrutinizing all such bids. Bank have declared the pinding offer from a Permitted Entity as "Anchor Bidder" for acquisition of the Portfolio tified NPAs

or identified NPAS. Bank is now soliciting Binding Bids in the form of unconditional, irrevocable and binding offers ("Bid") under "Swiss Challenge Method" ("SCM") from Permitted Entities. Bid once submitted, cannot be withdrawn. Conditional and contingent bids are liable to be disqualified

by the Bank and the decision of the Bank in this regard shall be final and binding. The Anchor Bidder will have the Right of First Refusal ("ROFR") either to match or increase/better the Bid received pursuant to the SCM and in accordance with terms provided under the Bid Process Document dated January 8, 2025 read with addendums

"Bid Process Document").
The details of the Portfolio and SCM are as under:

Particulars	No.	of A/cs	F	Principal O/s as on 30 th November 20						
Portfolio of Corporat Retail Accounts	e &	110		Rs. 2	Rs. 228.20 crore					
Last date for submission of EOI, access to Virtual Data Room (VDR) and Due Diligence by Permitted Entities	Date of E- Auction	Offer Han fron Anch Bidd	d n or	Minimum Mark Up @ ~5.18%	Bidding Start Price	Incremental amount (Bid multiplier) for inter-se bidding during E-Auction				
23 rd February 2025	24 th February 2025	Rs. 37.0 Cror	8	Rs. 37.08 + ~5.18% i.e. Rs. 39.00 Crore	Rs. 39.00 Crore	Rs. 10 Lakhs				

The sale will be conducted as per the terms & conditions and procedure set out in Bid Process Document which has already been uploaded on the websites, which inter-alia includes the following:

An Earnest Money Deposit ("EMD") of Rs. 7.50 Crore (Rupees Seven Crore Fifty Lakhs) by way of DD in favor of 'Saraswat Co-operative Bank Limited A/c No. 0097422390000001 pavable at Mumbai has to be submitted by the Highest Bidder ("H1 Bidder") under SCM, or

or before the next day of E-auction. The said EMD shall not be enchased till the declaration of before the next day of E-auction. The said EMD shall not be enchased till the declaration of Successful Bidder and shall not be bearing any interest. In case of failure to deposit the balance amount of Purchase Consideration as per the Bid Process Document by Successful Bidder, the overall EMD/amount deposited till date shall stand forfeited and no claim shall be entertained in respect thereof.

snew stand forfeted and no claim shall be entertained in respect thereof. The NPAs are being offered as a Single Lot for Sale/Assignment on 100% Upfront "Cash" basis and the Transfer of assets shall be on "As is where is", "As is what is" basis and "without recourse basis", i.e. with the risk such as credit risk, operational risk, legal or any other type of risks associated with the NPAs being transferred to the Permitted Entities and shall not be liable to be reviewed for any breach levice astronged between the the transferred to the Permitted Entities and shall not be liable to be reviewed for any breach levice astronged between the transferred to the Permitted Entities and the transferred to the transferere to the t Entities and shall not be liable to be revoked for any breach including antecedent breach f any representation and warranty. In the event of non-realization of amount out o or any representation and warranty. In the event of non-realization of amount out of assets/securities, the Bank is not liable to refund anything in part or full. Bank reserves right to execute the assignment deed as per Bank's format, based on applicable laws Permitted Entities can conduct due diligence of these assets including access to the electronic data room after submitting EOI along with supporting documents and executing a Non-Disclosure Agreement and Affidavit/ Undertaking as Annexed in Process Document. Said documents can be submitted electronically vide email to the electronic data room after submitting end and a submitted electronically end and a submitted electronical arc assignment@saraswatbank.com & saraswatassignment@bobcansin or physically in a sealed envelope at "K/A Mr. Vinay Tibrewal, BOB Capital Markets Limited, 17" Floor, B Wing, Parinee Crescenzo, BKC, Mumbai – 400051. The Permitted Entities who have already submitted the documents are not required to execute any such documents. The last date for access to Electronic data room is 23rd Februar 2025 or such extended date as the Bank may decide, at the sole discretion of th Bank The format of EQL and Process Document are available on the Bank's website

Waws.saraswatbank.com) and Process Advisor's website (www.bolcas.in). The transfer will be subject to final approval of the competent authority of the Bank

	DRM G RESSION OF INTEREST FOR
	THERS PVT LTD
	JSINESS AT BAQUIHATI]
der sub-regulation (1) of regulation 36	A of the Insolvency and Bankruptcy Board of India
(Insolvency Resolution Process fo	r Corporate Persons) Regulations, 2016)
RELEVANT	PARTICULARS
ame of the Corporate Debtor	VIVEK BROTHERS PVT LTD
long with PAN/ CIN/ LLP No.	CIN: U51909WB1983PTC036756
ddress of the registered office	Mahaveer Apartment, DE-15, Deshbandhu
	Nagar, Baguihati, Desh Bandhu Nagar, North
	24 Parganas, D B Nagar, West Bengal- 700059.
RL of Website	No Website of CD
etails of Place where majority of	Mahaveer Apartment, DE-15, Deshbandhu
ixed Assets are located	Nagar, Bagulhati, Desh Bandhu Nagar, North
	24 Parganas, D B Nagar, WB 700059
stalled capacity of main products/ ervices	The Company is engaged primarily in Operates Real Estate Business:
ervices uantity and value of main products/	As per the Financial Year 2023-24
ervices sold in last financial year	As per the Financial fear 2023-24 Quantity- NA
ervices solu in last intancial year	Value- Total Revenue- Nil
umber of employees/ Workmen	NA
urther details including last	a. Last available financial statements (with
vailable financial statements	schedules) of two years - Can be obtained by
vith schedules) of two years.	mailing at cirp.vivekbros@gmail.com ;
sts of creditors are available	b. List of Creditors available at the website of
t URL:	IBBI i.e. https://ibbi.gov.in/en/claims/claim-
	process/ U51909WB1983PTC036756;
ligibility for resolution applicants	Can be obtained by mailing at
nder section 25(2)(h) of the Code	cirp.vivekbros@gmail.com/
available at:	subodhka@gmail.com
ast date for receipt of Expression	08th March, 2025
f Interest	
ate of issue of Provisional List of	12th March, 2025
rospective Resolution Applicants	
ast date for submission of	17th March, 2025
bjections to Provisional List	
ate of issue of Final List of	19th March, 2025
rospective Resolution Applicants	19th March, 2025
ate of issue of Information Iemorandum. Evaluation Matrix	Latin March, 2025
nd Request for Resolution Plans	
Prospective Resolution Applicants	
ast date for submission of	23rd April, 2025
esolution Plans	
rocess email id to submit EOI	cirp.vivekbros@gmail.com/
	subodhka@gmail.com
etails of the corporate debtor's	NA
egistration status as MSME	
14th February, 2025	Subodh Kumar Agrawal
	solution Professional of Vivek Brothers Pvt Ltd
	IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183
Room No 301 3rd E	AFA Valid till 31st December, 2025 loor 1 Ganesh Chandra Avenue Kolkata 700013
NOOTI NO 301, 310 F	toor ± daneari onanura wenue hoikata 7000±3

FODM G

KEMP

KEMP & COMPANY LIMITED Regd. Office: 5th Floor, DGP House, 88C, Old Prabhadevi Road, Mumbai – 400 025 CIN: L24239MH1982PLC000047 TEL: 022 6653 9050 FAX: 022 66539089 Email: kemp-investor@kempnco.com WEB: www.kempnco.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 ("Act"), read together with Rules 20 and 22 or the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force) and other applicable provisions of the Act and the Rules made thereunder, read with the General Circular Nos 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021, 3/2022 dated 5th May 2022, 11/2022 December 2022, General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 and Genera Circular No. 09/2024 dated 25th September, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and other applicable provisions, if any for the time being in force, as amended from time to time and Secretarial Standard on General Meetings issued by the Institute or Company Secretaries of India ("SS-2"), that the resolutions set-out below are proposed t be passed by way of Postal Ballot by voting through electronic means only ("e-voting") Accordingly, the Members are requested to provide their assent or dissent through e voting only.

Sr. No.	Particulars	Type of Resolution
	Re-appointment of Mr. Maneck Davar (DIN: 01990326) as a Non-Executive, Independent Director of the Company for a period of 5 (five) years w.e.f. 14th February, 2025	Special Resolution

Re-appointment of Mrs. Shalini D. Piramal (DIN: Special Resolution 01365328) as Managing Director of the Company for a period of 3 (three) years w.e.f. 26th March, 2025

Pursuant to the MCA Circular, the Company has on 14th February, 2025, sent to those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/Link Intime India Private Limited ("RTA") as of 7th February, 2025 ("Cut-off Date), the Notice of Postal Ballot dated 5th February, 2025 together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act vide email through National Securities Depositories Limited ("NSDL"). The Members who have not yet updated their email addresses are requested to verify/update their e-mail address and mobile number with their respective Depository Participants in case shares are held in demat mode and in case areholder, scanne

and <i>"Restated Financial Statements"</i> on page 2 noting that the Price is justified based on quantitat section visà-vis the weighted average cost of acq ADDITIONAL INFORMATION AS REQUIRED UND Main Objects as per Memorandum of Associati Corporate Matters" on page 139 of the Prospectu the Offer. Liability of Members: The Liability of members o Amount of Share Capital of our Company and C the date of the Prospectus is as follows: a) Authorised Share Capital: ₹7,00,00,000 divide b) Pre-Issue Issued, Subscribed & Paid-up Share For further details of the share capital and capital Name of the Signatories to the MoA of our Com	1 and 167 respectively of the Prospectus. The Indep ive factors and key financial and operational performa- uisition of past five primary issuances /secondary trar ER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013: on ("MoA") of our Company: For information on the is and Clause III (A) of the MoA of our Company. The f Company is Limited. apital Structure: The authorised, issued, subscribed	re" on page 66 of the Prospectus.	stage without assigning any reason. The and binding. Bank reserves the unqualif bidder as deemed fit without assigning al Permitted Entities shall be under their notification issued by SEBI/RBI/IBA/GOL transfer of stressed loan exposure/NPAs the bidder has read, understood and has the information given in this Publication/ sale/assignment of Portfolio of Identified in respect of the same and fully convine NPAs and maketability, enforceability a BOBCAPS shall not be responsible or I relating to it. The sale/assignment of Portfolio of Identi through the website <u>https://eauction.auc</u> all updates, amendments, modifications, Process, please visit the website <u>www.s</u> regular basis. In case of any clarifications, please conta <u>Contact Person</u> Teleph	t to go ahead with the proposed transfer at any decision of the Bank in this regard shall be final led right to accept/reject the Bid of the highest ny reason. own obligation to follow all extant guidelines/ fother regulators from time to time pertaining to i. It shall be deemed that by submitting the bid, made a complete and careful examination of all VDR and Process Document, pertaining to the I NPAs and has made their own due diligence ed and satisfied with the Portfolio of Identified and nature of the underlying securities. Bank/ liable for any consequences arising therein or ified NPAs shall take place through "E-Auction" <u>tiontigence</u> of Auction Tiger Private Ltd. For corrigendum and information in relation to the <u>araswatbank.com</u> and <u>www.bobcaps.in on</u> a	of shares are held in physical mode then provide Folio No., N copy of the share certificate (front and back), PAN (self-att card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar investor@kempnco.com. The Postal Ballot Notice is available on the website of: 1. The Company at www.kempnco.com 2. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com 3. NSDL at www.evoting.nsdl.com The Company has engaged the service of NSDL to provide e The e-voting period commences from Sunday, 16th Februa closes on Monday, 17th March, 2025 (5.00 p.m. IST). disabled thereafter. The voting rights of members shall be in equity shares with the paid-up equity share capital of the Cor Only those members whose names are recorded in the Company or in the Register of Beneficiary Owners ma participant(s) as on the Cut-Off Date will be entitled to casi person who is not a member of the Company as on the Cut-Off Ballot Notice for information purpose only.	tested scanned copy of PAN Card) by email to kemp- -voting facility to its members. ary, 2025 (9.00 a.m. IST) and The e-voting facility will be proportion to their holding of mpany as on the Cut-off Date. Register of Members of the aintained by the depository t their votes by e-voting. Any ff Date should treat this Postal
	37,500 Equity Shares - Lakshay Jain			0826034 arc_assignment@saraswatbank.com	The Board of Directors of the Company has appointed Ms. No. F2390) of M/s. Ragini Chokshi & Co., Practicing Co	
LEAD MANAGER TO THE OFFER HORIZON MANAGEMENT PRIVATE LIMITED 19 R N Mukherjee Road, Main Building, 2nd Floor, Kolkata- 700 001, West Bengal, India.	REGISTRAR TO THE OFFER MASS MAS SERVICES LIMITED T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area,	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER	from or on behalf of the Bank or any y The Bank/ Process Advisor reserve th or any part thereof, to accept or reject vary any terms without assigning any offer document or an invitation to offer 2. Any extension in timelines / modific not necessarily be carried out throug directly on the websites as detaile regularly visit the websites to keep	ation in the content of this advertisement will h another advertisement, but may be notified ed above and interested participants should themselves updated regarding clarifications,	scrutinizer ("Scrutinizer") for conducting the Postal Ballot / of transparent manner. In case of any queries, you may refer the Frequently / shareholders and e-voting user manual for Shareholders section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 an The results of postal ballot will be announced within 2 (conclusion of the e-voting and shall be intimated to BSE uploaded on the Company's website at www.kempnco.com www.evoting.nsdl.com.	e-voting process in a fair and Asked Questions (FAQs) for s available at the download do 022-24997000. Two) working days from the . The results would also be
Telephone: +91 33 4600 0607 Facsimile: +91 33 4600 0607 Facsimile: +91 33 4600 0607 E-mail: smeipo@horizon.net.co Website: www.horizonmanagement.in Investor grievance: investor.relations@horizon.net.co SEBI Registration Number: INM000012926	Facsimile: +91 112 638 7384 E-mail: ipo@masserv.com Website: www.masserv.com Investor grievance: investor@masserv.com SEBI Registration No.: INR000000049	Baro Chowmata Belari, Guskara, Purba Burdwan, Bardhaman – 713 141, West Bengal, India Tel: +91 890 073 8769 Email: cs@swasthfoodtech.com Website: www.swasthfoodtech.com Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the Offer in case of any pre- offer or post- offer related problems, such as non-receipt of letters	modifications, amendments or extens Date : 15 th February 2025 Place: Mumbai BBBCAPS TRUST I INNOVATION DECELLENCE	sions. Sd/- Authorized Signatory Saraswat Co-operative Bank Ltd.		EMP & COMPANY LIMITEI Sd. Karan Gudhk Company Secretar
Prospectus and the Risk Factors contained therei www.bseindia.com, the website of Lead Manager of SEBI at www.sebi.gov.in. AVAILABILITY OF APPLICATION FORMS: Applica Horizon Management Private Limited. Application Stock Exchange and SEBI. BANKERS TO THE OFFER / REFUND BANK / SPC CREDIT RATING: As this is an offer for Equity Sha	in, before applying in the Issue. Full copy of the Pros r at www.horizonmanagement.in, the website of our (ation Forms can be obtained from the registered office Forms can also be obtained from the Stock Exchange DNSOR BANK: HDFC Bank Limited	of allotment, credit of allotted shares in the respective beneficiary account, etc. degree of risk and investors are advised to refer to the pectus is available at the website of Stock Exchange at Company at www.swasthfoodtech.com and the website of our Company and registered office of Lead Manager, and the list of SCSBs is available on the websites of the	Tel: 022 – STATEMENT OF	BIOSCIEN CIN: L24100MI agd. Office: 37, First Floor, Kamala Bhavan II, S. 6726 1000, Fax No.: 022 – 6726 1068, E-mail: UNAUDITED STANDALONE	FIC CES LIMITED H1904PLC0035519 Nityanand Road, Andheri (East), Mumbai – 400 069, - <u>corporaterelations@guficbio.com</u> , website: <u>www.gufic.com</u> AND CONSOLIDATED FINANCIAL RE NINE MONTHS ENDED DECEMBER 3	SULTS OF
IPO GRADING: Not applicable. DISCOUNT TO OFFER PRICE: Not applicable.		אורי מעשייט.		•	er and nine months ended December 31, 2024 have been pective meeting held on Friday, February 14, 2025.	reviewed by the Audit
	ally defined shall have the same meaning as ascribed t	Issued by for SWASTH FOODTECH INDIA LIMITED Sd/-	reports/ and on the website		e on the website of the Company at <u>https://gufic.com/med</u> ted at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchang ed by scanning the below QR code:	
Date: February 14, 2025 Place: Bardhaman		Seema Agarwal Company Secretary and Compliance Officer				
Prospectus with the Registrar of Companies, Wes of the Prospectus before making any investment as amended (the "Securities Act") or any state s account or benefit of, "U.S. persons" (as defined in the registration requirements of the Securities Act buyers", as defined in Rule 144A of the Securities	st Bengal at Kolkata. Investor should read the Prospent decision. The Equity Shares have not been and wi securities laws in the United States and may not be in in Regulation S of the Securities Act), except pursuant t. Accordingly, the Equity Shares will be issued and so Act, and (ii) outside the United States in offshore trans	tions, public offer of its Equity Shares and has filed the actus carefully, including the Risk Factors on page 21 Il not be registered under the U.S. Securities Act 1933, issued or sold within the United States or to, or for the to an exemption from, or in a transaction not subject to, old (i) in the United States only to "qualified institutional sactions in reliance on Regulation S under the Securities le Equity Shares have not been and will not be registered.	Date: February 14, 2025 Place: Mumbai		For Guft Chief Executive Officer a	(DIN: 00001731)
	ion outside India and may not be issued or sold, and	e Equity Shares have not been and will not be registered, I Application may not be made by persons in any such AdBaaz	Nots: The above intimation is Regulations, 2015.	in accordance with Regulation 33 read with R	Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disc	closure Requirements)

साहित्य

मनापासून मराठीपण जपत आहे ही अभिम ानाची बाब असल्याचे

प्रतिपादन राज्याचे

उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उद्या सामंत यांनी आज मउजेडाचे

प्रवासीफया कवितेच्या

सोहळ्यात केले. होऊ

घातलेल्या साहित्य

संमेलनाच्या धर्तीवर

प्रकाशित होणे स्तुत्य

उपक्रम असल्याचेही

यावेळी व्यक्त केल्या.

सरहद संस्थेच्यावतीने

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्लीत होत आहे त्यानिमित्त

दिल्लीतील मराठी व्यक्तींने लिहिलेल्या कवितांचा संग्रह मउजेडाची प्रवासी'चा प्रकाशन

सोहळा महाराष्ट्र सदनात

आला. त्याविषयी सामंत

बोलत होते. या प्रकाशन

सहकार तथा नागरी विम

ानन राज्यमंत्री मुरलीधर

मोहोळ, इंदिरा गांधी

कला केंद्राचे सदस्य

सचिव सच्चिदानंद

जोशी, डॉक्टर सदानंद

मोरे, डॉक्टर ज्ञानेश्वर

कुमार लड्डा, सरहद

उपस्थित होते.

संस्थापक संजय नहार

मुळे, महेंद्र

आयोजित करण्यात

सोहळ्यास केंद्रीय

आयोजित ९८ वे

भावना श्री सामंत यांनी

राजधानीतून कवितासंग्रह

पुरत्तक प्रकाशन

संमेलनाच्या

IV.		1 V V					लवकर मार्गी	AITED		
, ,,		1	रोज वाचा दै. 'मुं	, न सामान्य	मुळे त्याचा त्र	कामाची पाहणीप्रसंगी मनपा	अहिल्यानगर, दि. १४ :		LC007731 allabhdas Marg, R	NO. L17120MH1949 Sion CHS, Swami
					est, Numbai 400 022. आर्थे के the works and at a December 2024 अहिल्यानगर–कल्याण रोडवरील आयुक्त यशवत डार्ग दिले. नागरिकाना ह					
		ो लिमिटेड	शाह कन्स्ट्रक्शन कंपनी	ा करून सुद्धा		अहिल्यानगर-कल्याण	प्रलंबित कामे ठेकेदाराने लवकरात		Quarter Quarter	
-४००५३. फोन:	ो (पश्चिम), मुंबई -	पू लिंक रोड, अंधे	नोंदणीकृत कार्यालय: 11, शाह इंडस्ट्रियल इस्टेट, समोर. अण्णा मंदिर, न्य	ावरन्थेत होते.या		रोडवरील मुख्य डीपी रस्त्याची	लवकर मार्गी लावावी असे रपष्ट		Ended Ended	lars
C007048	02MH1949PL0	in CIN: L452	०२२-६६९२०६७८/ ७९ मेल आयडी: seclindia@yahoo.co.		भागातील न	कामे मागील सहा ते सात	निर्देश कल्याण रोडवरील प्रलंबित		Jnaudited Unaudited	
उतास	ांच्या विधानाचाः	न झालेल्या निकाल	31/12/2024 रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या लेखापरीक्षण न	पाठपुरावा	सुद्धा वेळोवेल	महिन्यापासून प्रलंबित होती.		(78.09) (411.76)	(110.25) (109.46)	ns iod before Tax
(रु. लाखात					केला होता.	अनेक ठिकाणी खोढून ठेवल्या–	<u>जाहीर नोटीस</u>	(78.09) (411.76) 200 200	(110.25) (109.46) 200 200	iod after Tax
			विशेष				जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, नाशिक यांचे	- (7217.4)		ation Reserve as
31/12/23 रोर्ज समाप्त झाले	31/03/24 रोजी संपले	31/12/24 ला तिमाही संपली				KIDUJA INDIA	न्यायालयात कासम अब्दुल शेख व इतर - अपीलदार			t of previous year)
KI-III AIKI	AHCI.	IN THE SHEET				Registered Office: 127-B, Mittal Tower, Nari CIN: L72200MH1985PLC038019 Email: kiduja.i	विरुद्ध जावेद फकीर मोहम्मद अत्तार व इतर - जाबदार			0/- each
) (विनालेखित)	(ऑडिट केलेले)	(विनालेखित)		· · ·		Extract of Unaudited Financial Results for th	महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ मधील	(3.905) (20.588) (3.905) (20.588)	(5.513) (5.473) (5.513) (5.473)	
64.4	279.93	89.24	कामकाजातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	(Rs. in Lakhs)		31st Decembe	कलम २४७ अव्यये अपील			
			निव्वळ नफा / (तोटा) कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/किंवा	onths Quarter ed Ended		Sr. Particulars	अपीलदार यांनी मौजे गोवर्धन, ता. जि.नाशिक चेथील सि.स.पं. ७९ वा मिळकतीस अपीलदार यांचे	Other Disclosure	EBI (Listing and	detailed format of Q ation 33 of the
) (73.8	(243.82)	(171.29)	असाधारण आयटम करण्यापूर्वी #)	2024 31.12.2023	31.12.2024 31.	No. Particulars	नाव दाखल करणेबाबत अपील दाखल केलेले आहे.			5. The full format of website (www.bse
			करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक	lited) (Unaudited)	<u>+` - '</u>	1 Tatal Daugaug	अपीलातील जाबदार क्र.६) शमाबी गुलाम हुसेन अत्तार रा. हसन बिल्डींग, बांद्रा (पूर्व) मुंबई यांचे	of directors of	on behalf of board	For at
) (73.8	(243.82)	(171.29)	आणि/किंवा असाधारण आयटमनंतर#)	32.51 1,991.75 6.73) 1,618.02	0.00 (1,365.99)	 Total Revenue Profit / (Loss) Before Tax 	पत्त्यावर नोंदणीकृत टपालाने पाठविलेली सुनावणीची नोटीसची बजावणी न झाल्यामुळे सदरहू जाहीर नोटीस	I	GAEKWAR MIL Sd/-	THE
]			करानं तरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक	6.73) 1,618.02 6.73) 1,618.02		3. Profit / (Loss) After Tax	दैनिक वृत्तपत्रात नाहीर करण्यात येत आहे. जाबदार क.६.) शमाबी गुलाम हुसेन अत्तार यांनी अथवा त्यांचे	(DIN: 03287393)	Shweta Sha Director & CEO	(Wholetime
) (73.8	(243.82)	(171.29)	आणि/किंवा असाधारण आयटमनंतर#)	6.73) 1,618.02		4. Total Comprehensive Income	प्रतिनिधी यांनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,			
			कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [या कालावधीसाठी नफा/(तोटा) यांचा समावेश आहे (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक	40.00 171.50	240.00	5. Equity Share Capital	नाशिक, जुने सि.बी.एस. जवळ, शरणपूर रोड, नाशिक या न्यायालयात ही नोटीस प्रसिद्धीपासून १५			
) (73.8	(243.94)	(171.29)	नफा/(ताटा) या चा समावश आहर् करान तर्गु आगण इतर सब समावशक उत्पन्न (करानेतर)]			6. Other Equity (as shown in the balance	दिवसांत अगर दिनांक ०४/०३/२०२५ रोजी संकाळी		ना	जाहीर सूच
5 161.	161.25	161.25	इकिवटी शेअर कॅपिटल	0.42)	(2	sheet of previous year)	११.०० वाजता या न्यायालयात हजर राहुन आपले म्हणणे कागदपत्रासह द्यावे अन्यथा आपले काही म्हणणे	अविजीत मैती हे		•.
5 101.	101.23	101.23	सामव समय समय राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मुल्यां कन राखीव			7. Earnings per Equity Share (of Rs.10 each)	नाही असे समजुन अपीलाची सुनावणी घेणेत येईल व निर्णय घेतला जाईल याची नोंदघ्यावी.	लि. म्हणून ज्ञात	ॉप.हौ. सोसायर्ट	n, शिवम को- <u>अ</u>
) 0	(9,904.31)	0	बगळून)	0.90) 9.43	(5.69)	- Basic and Diluted (not annualised) (in Rs.)	वरील जाबदार यांनी प्रस्तुत अपीलातील सुनावणीकामी हजर राहणेसाठी सदरची जाहीर नोटीस	७ चौ.फु. बिल्टअप	०६८, क्षेत्रफळ ४१	तर पुर्व, मुंबई-४०
			प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंपूर्वी) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत	ncial Results filed	rmat of Quarterly I	NOTE: The above is an extract of the detailed for	। सन्। वर्णाकोमा हजर रहिणसाठा सदरचा जाहार नाटास ।			
				ins and Disclosure	SEBL(Listing Oblig		प्रसिद्ध केली आहे.			/३व१४३० बी/१ मलर्डउपनगर (रा
) (45.7	(151.28)	(106.23)	आणि पातळ (रू. मध्ये)	sults are available	nat of the Financial	with the Stock Exchange under Regulation 33 of Requirements) Regulations, 2015. The full form	प्रसिद्ध केली आहे. नाभिक जिल्हा अधीक्षक	णून संदर्भ) येथील		
	. ,	, ,	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूं नंतर) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत	sults are available www.kiduja.com)	nat of the Financial n Company's webs	with the Stock Exchange under Regulation 33 of 8 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on	प्रसिद्ध केली आहे. नाशिक जिल्हा अधीक्षक दिनांक : १५/०२/२०२५ मूनि अभिलेख, नाशिक	णून संदर्भ) येथील 1 आणि १) कुमा री	गुढे सर्दर फ्लॅट म , विक्रेता, एक भा	। मुंबई उपनगर (य नवाला कन्स्ट्रक्शन
) (45.7	(151.28)	(106.23)	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंत) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये)	sults are available www.kiduja.com) d of Directors of	nat of the Financial	with the Stock Exchange under Regulation 33 of 8 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on	्रप्रिद्ध केली आहे. नाशिक लेल्हा अधीक्षक दिन्नांक : १५/०२/२०२५ मूमि अमिलेख, नाशिक टिप - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा खर्च	णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमारी ाग यांच्या दरम्यान	नुढे स ंदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ	ा मुंबई उपनगर (य नवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी,
) (45.71 स्टॉक	(151.28) बमन 33 अंतर्गत '	(106.23) यम, 2015 च्या नि	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंत) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA	nat of the Financial Company's webs I on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai	प्रसिद्ध केली आहे. नाशिक लिल्हा अधीक्षक दिनांक : १५/०२/२०२५ मूमि अभिलेख, विश्व : १५/०२/२०२५ नाशिक टिप - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्च हा अपीलदार चांचेकडून वसूल करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केलेल्या खर्चास	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमा री ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा	मुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ र	। मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २
	(151.28) बमन 33 अंतर्गत '	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंत) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्सचेंबमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्वय	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA	nat of the Financial n Company's webs I on behalf of the B KIDUJA INDIA	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and	प्रसिद्ध केली आहे. नाशिक लिल्हा अधीक्षक दिनांक : १५/०२/२०२५ मूमि अभिलेख, विश्व : १५/०२/२०२५ नाशिक टिप - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्च हा अपीलदार चांचेकडून वसूल करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केलेल्या खर्चास	णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमारी ाग यांच्या दरम्यान	मुढे सर्वर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २२५ अतंर्गत दहिस्	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जर क्र.२०७३८-२
) (45.7) स्टॉक ग्लेल्या निकालां र	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com).	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंतरु (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्सचेंबमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंबवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA	nat of the Financial n Company's webs on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D	with the Stock Exchange under Regulation 33 of Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025	प्रसिद्ध केली आहे. नाशिक लिल्हा अधीक्षक दिनांक : १५/०२/२०२५ मूमि अभिलेख, विश्व : १५/०२/२०२५ नाशिक टिप - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्च हा अपीलदार चांचेकडून वसूल करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केलेल्या खर्चास	णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमा री ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली	गुढे सर्वर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं नेरे अतंर्गत दहिस् विल्याची ऑनला!	ा मुंबई उपनगर (य मवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जर क्र.२०७३८-२ गी भाग प्रमाणपत्र ह
) (45.7) स्टॉक ग्लेल्या निकालां र	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com).	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंत) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्सचेंबमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्वय	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA	nat of the Financial n Company's webs on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025	प्रसिद्ध केली आहे. बाशिक जिल्हा अधीक्षक दिवांक : १९४/०२/२०२५ मूमि अभिलेख, बाशिक टिप - सदरची बोटीस प्रसिद्ध करण्येसाठी लामणारा खर्म हा अपीलदार यांचेकचूब वसूल करण्यात याया. हे कार्यालय वृत्तपत्रात बोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्मास जबाबदार राहणार बाही याची बोंद म्यावी.	णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमा री ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल	गुढे संदेर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं नेरे4 अतंर्गत दहिस बिल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा,	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जर क्र.२०७३८-२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालां वेधानामध्ये	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गणि तोट्याच्या गि	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां तुसार नफा व	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंतरु (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्सचेंत्रमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंत्रवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseinc # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस ति	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor	nat of the Financial n Company's webs I on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D মিলি হিল	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025	प्रसिद्ध केली आहे. बाशिक जिल्हा अधीक्षक दिवांक : १९४/०२/२०२५ मूमि अभिलेख, बाशिक टिप - सदरची बोटीस प्रसिद्ध करण्येसाठी लामणारा खर्म हा अपीलदार यांचेकचूब वसूल करण्यात याया. हे कार्यालय वृत्तपत्रात बोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्मास जबाबदार राहणार बाही याची बोंद म्यावी.	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना	गुढे संदेर फ्लॅंट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य १ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतर्गत दहिस् विल्याची ऑनलाः ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ रुए.११ चे दिनांक २ ना क्र.२०७३८–२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्क, हित, दावा, ब आवश्यक दस्तावे
) (45.7 स्टॉक त्लेल्या निकालां वेधानामध्ये नी लि.	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या नि कन्स्ट्रक्शन कंपनं	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां नुसार नफा ड राष्ट्र शाह	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूनंतर) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्ससेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्ससेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseinc # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस सि समायोजित केले आहेत, जे लागू असेल.	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor	nat of the Financial n Company's webs l on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D দেল লে मिटेड লে. ৩ৎ, যুদিত ফ.২০২ ন ২	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025	प्रसिद्ध केली आहे. नाशिक लिल्हा अधीक्षक दिनांक : १५/०२/२०२५ मूमि अभिलेख, विशक टिप - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्च हा अपीलदार चांचेकडून वसूल करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केलेल्या खर्चास	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमा री ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना लि स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले	गुढे संदेर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य १ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाश ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ी पुराव्यांसह खाल असे दावा त्याग	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रबशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र.२०७३८-२ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्ष, हित, दावा, 1 आवश्यक दस्तावे सर्क करावा. अन्यथ
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालांग वेधानामध्ये गी लि. ह)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपनं 6d/- (मेहुल जे शा	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां नुसार नफा व नेवमां नुसार नफा व शाह	प्रति शेअर कमाई (आसाधारण वस्तूंनंत) (इ. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनि एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseinc # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समायोजित केले आहेत, जे लागू असेल.	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor	nat of the Financial n Company's webs l on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D দেল লে मिटेड লে. ৩ৎ, যুদিত ফ.২০২ ন ২	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 मनप्पुरम होम फायनान्स प्रा. युर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. मीआयएन: दु६४९२३केएल२०१०पीएलमी०३९१८	प्रसिद्ध केली आहे. बाशिक जिल्हा अधीक्षक दिवांक : १९४/०२/२०२५ मूमि अभिलेख, बाशिक टिप - सदरची बोटीस प्रसिद्ध करण्येसाठी लामणारा खर्म हा अपीलदार यांचेकचूब वसूल करण्यात याया. हे कार्यालय वृत्तपत्रात बोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्मास जबाबदार राहणार बाही याची बोंद म्यावी.	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमा री ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही.	गुढे संदेर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य १ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाश ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ी पुराव्यांसह खाल असे दावा त्याग	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ रुए.११ चे दिनांक २ ना क्र.२०७३८–२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्क, हित, दावा, ब आवश्यक दस्तावे
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालांग वेधानामध्ये गी लि. ह)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या नि कन्स्ट्रक्शन कंपनं	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां नुसार नफा व नेवमां नुसार नफा व शाह	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूनंतर) (रु. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्ससेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्ससेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseinc # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस सि समायोजित केले आहेत, जे लागू असेल.	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor হ র্জিন, কনাকিয়া ঘাঁলে কন্ম, ষলেদার, রিয়ুহ্ন,	nat of the Financial n Company's webs l on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D सिलामिटेड लि. ७९, युनिट क्र.३०१ ते ३ ९३.	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 प्रवाची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. सीआवएन: यु६५९३३केएल२०१०पीएलसी०३९१ए स्ट्रीट, अंधेपी-कुर्ला गेड, अंधेपी पूर्व, मुंबई-४००० माराणी सूचना री, आमचे नोंदणीकृत कार्यालय ४/४७०ए (जुने) डरूल्यू/६३	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक हेत्र आहे. विहाक : १९/०२/२०२५ जिल्हा अधीक्षक हिवा अफ्रिकेस, नाशिक टिप - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा अर्थ हा अपीलदार यांचेकडून वसूल करण्यात याया. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्चास जबाबदार राहणारनाही यांची नोट घ्यावी. MANAPPURAM	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सरही/ –	गुढे संदेर फ्लॅंट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य १ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अतर्गत दहिस् विल्याची ऑनलाश ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ ९८९१ चे दिनांक २ ९८९३२ – २ ने भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , छक्क, हित, दावा, । आवश्यक दस्तावे सर्क करावा. अन्यश् पुढे कोणताही आग
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालांच वेधानामध्ये गी लि. ह)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपनं 6d/- (मेहुल जे शा	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां नुसार नफा व नेवमां नुसार नफा व शाह	प्रति शेअर कमाई (आसाधारण वस्तूंनंत) (इ. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनि एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseinc # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समायोजित केले आहेत, जे लागू असेल.	sults are available www.kiduja.com) d of Directors of ITED RIA stor হ বিঁশ, কনাকিয়া যাঁলে ক.स. যলেঘার, রিহায়, কুন কंমনী আই আणি	nat of the Financial n Company's webs l on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D सिल.	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 मनप्पुरम होम फायनान्स प्रा. पुर्वत्तिवी मनप्पुरम होम फायनान्स प्रा. मीआवप्त: दु६४९२३केएल२०१०पीएलसी०३९१७ स्ट्रीट, अंघेने-कुला रोड, अंघेने पूर्व, मुंबई-४०००७ माराणी सूचना री, आमचे नोंदणीकृत कार्यात्व ४/४७०ए (जुने) डक्ल्यू/६३ खा आहेत (बायुढे माहोफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी काय	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक मुत्ति अभिलेख, तिवांक : १९/०२/२०२५ मेत्र अभिलेख, तिरा - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा अर्घ हा अपीलदार चांचेकडून वसूल करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्चास ज्वालव वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्चास ज्वालव दार राहणारनाही याची नोद घ्यावी. MANAPPURAN	णून संदर्भ) येथील ा आणि ?) कुमा री ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना लिंग्वा स्थगित केले जाणार नाही. सही/- ा उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड,	गुढे संदर पल्पॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ र २५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्थ	ा मुंबई उपनगर (य गवाला कन्स्ट्रबशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र. २०७३८ – २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता। , हक्क, हित, दावा, , हक, हित, दावा, , खबर्यक दर्सावे कं करावा. अन्वथ पुढे कोणताही आ
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालांच वेधानामध्ये गी लि. ह)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपनं 6d/- (मेहुल जे शा	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेयमां नुसार नफा ज संचाल	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंतरु (रु. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्सचेंबमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंबवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समायोजित केले आहेत, जे लागू असेल. टिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, बलपाड, ब्रिश्ह, कृत कंपनी आहे आणि । कलम (२) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर,	nat of the Financial n Company's webs lon behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D सिल. अ९, दुनिट फ्र. ३०१ ते ३ २३. ८ए (मकीन), मणप्पुरा तदा, १९५६ अंतर्गत जो २२ च्या कल्पन २ मर्थीत बना क्र.एस.ओ. ३४६६	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक हेन्द्री आहे. विवांक : १९/०२/२०२५ होसिक अभिक्षेक दिवांक : १९/०२/२०२५ होसिक टिप - सदरयी नोटीस प्रसिद्ध करण्येसाठी लामणारा उर्घ हा अपीलदार यांधे कडूब वसूल करण्यात थाता . हे कार्यातय वृत्तपत्रात नोटेस प्रसिद्ध केतेल्या खर्चास जवाबदार राहणार नाही यांची नोंद घ्यायी.	णून संदर्भ) येथील ा आणि ?) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकत्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/- ा उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मंबई-४000६८.	गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ र २५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनला ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पर्व	ा मुंबई उपनगर (य स्वाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र.२०७३८-२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दाया. न आवश्यक दस्तावे उर्क करावा. अन्यथ पुढे कोणताही आः दर्शनदु दुकान इ
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालांच वेधानामध्ये गी लि. ह)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपनं 6d/- (मेहुल जे शा	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां तुसार नफा o नेवमां तुसार नफा o संचाल	प्रति शेअर कमाई (आसाधारण वस्तूंनंत) (इ. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनि एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseinc # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समायोजित केले आहेत, जे लागू असेल.	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया वॉल कुत कंपनी आहे आणि कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सर्थशानंच्या खरेदीसाठी	nat of the Financial n Company's webs l on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D सिल. .४९, युनिट फ्र.३०१ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्युरा दा, १९५६ अंतर्शव न ा क्र.ए.रा.ओ. ३४६ १ बांधकाम आणि/किंवा	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 पूर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. सीआवएन: यु६५९२३फेएन२०४०पीएलमी०३९१ए प्रतींची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. सीआवएन: यु६५९२३फेएन२०४०पीएलमी०३९१ए प्रतींचा मतात्म होम फायनान्स प्रा. सीआवप्र कोपी पूर्व- प्रा आहेत (यापुढे माहोफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी काव अंसेटसा अंताति एक वितीय संस्था आहे सहवाचिता अधियुद्ध तस्व, नवी दिल्ली द्वारी जारी करण्यात आले, इतर गोर्डीयरोसरव	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक मुनेस अभिक्षेक दिवांक : १९/०२/२०२५ मेहसि अभिक्षेक दिवांक : १९/०२/२०२५ महोर दिप - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा उर्घ हा अपीलदार यांधेकडून वसूत करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्चास कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्चा कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्चा कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्चा कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतिल्या प्रकारि कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतिल्या प्रकार कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतिल्या प्रकार कार्यालय वृत्तपत्रात ने प्रियत्व केति कित्तपत्र कार्या अर्थी मणप्युप्त होम फावनान्स लि.चे प्राधिकृत अधिक केत्रक-६८०५६७ आणि मारतातील विविध विकाणी या सिन्धुरीटावझेता अण्ड (फक-स्टूक्शन ऑफ फिनान्सिवल (एस) च्या उप-खंड (४) (वायुद्धे कावदा म्हणून संदर्मित) २०१५ रोजी भारत सरकार, वित्तीव सेवा विवेगग, वित्त मंत्र	णून संदर्भ) येथील ा आणि ?) कुमा री ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना लिंग्वा स्थगित केले जाणार नाही. सही/- ा उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड,	गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ र २५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनला ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पर्व	ा मुंबई उपनगर (य स्वाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र.२०७३८-२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दाया. न आवश्यक दस्तावे उर्क करावा. अन्यथ पुढे कोणताही आः दर्शनदु दुकान इ
) (45.7 स्टॉक ग्लेल्या निकालांच वेधानामध्ये गी लि. ह)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संप गाणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपनं 6d/- (मेहुल जे शा	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा वंध.com). नेवमां नुसार नफा ड संचाल संचाल Limited	प्रति शेअर कमाई (आसाधारण वस्तूंनंत 9 (इ. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनि एक्सचेंबमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंबवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समाधोजित केले आहेत, जे लागू असेल. दिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of ITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, वलपाड, त्रिशूर, कृत कंपनी आहे आणि i-कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीसाठी त आडे आणि माहोफिन ! १३(२) अंतर्गत प्रदान	hat of the Financial n Company's webs I on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D RE िट क्र. ३७२ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्पुरा तदा, १९५६ अंतर्गत नों ०२ च्या कलम २ मधीत बना का.एस. ओ. ३४६ दं बांधकाम आणि/विंक्या महोफिनकडून कर्ज मि हवाचिता कायद्याच्या व	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 सनप्पुरम होम फायनाल्स प्रा. पुर्वत्तिवी मनप्पुरम होम फायनाल्स प्रा. सीआवप्: इ६४९२३केएल२०१०पीएलसी०३९२ए पूर्वत्तिवी मनप्पुरम होम फायनाल्स प्रा. सीआवप्: इ६४९२३केएल२०१०पीएलसी०३९२ए पूर्वत्तिवी मनप्पुरम होम फायनाल्स प्रा. सीआवप्: इ६४९२३केएल२०१०पीएलसी०३९२ए पूर्वत्तिवी मनप्पुरम होम फायनाल्स प्रा. सीआवप्: इ६४९२३केएल२०१०पीएलसी०३९२ए प्रदेवी मनप्पुरम होम फायनाल्स प्रा. सीआवप्: इ६४९२३केएल२०१०१०पीएलसी०३९२१ प्रा. माराणी सूट्यना री, आमचे नोंट्रणीकृत कार्यालय ४/४७००१ (जुने) डकरप्र/६३ खा आहेत (बापुडे माहोफिन महणून संदर्भित) ही कंपनी काव अंसेटस अंण्ड एलफोर्समेन्ट ऑफ सिन्दाय आले, इतर गोर्डविसीयरच ब तंम कर २ मध्वे नपुद केल्याप्राप्त आलं, इतर गोर्डविस्तियरच ब तंम करतार योगी रु इदेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्ल, २००२ अन्ववे नियम २ स	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक मुद्दिस असिक्षक दिवांक : १९४/०२/२०२४ महिस्क दिवांक : १९४/०२/२०२४ महिस्क दिप - सदरची नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा उस्पं हा अपीलदार यांचे कडून वसूल करण्यात याया. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्यांस जबाबदार राहणारनाही यांची नोंद घ्यावी. MANAPPURAN प्रि ज्याअर्थी मणप्पुग्म होम फावनान्स लि.चे प्रधिकृत अधिक केत्रच्छ – ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकाणी श सिक्चुरीटावड्रेशन अण्ड रिक-स्ट्ररक्षन ऑफ फिनास्पिवल (एम) च्या उन-खंड (४) (यापुढे कायदा हस्यूग, संदर्भित) २०९५ रोजी मारत सरकार, बिनीय सेवा विमाग, वित्त मंग्न कर्ज देण्याच्या व्यवसायाता आहेत आणि खाली दिलेल्या 1 सरफायसी कावदांतर्गत प्रतिभूत ऋणको आहे आणि सिक	णून संदर्भ) येथील ा आणि ?) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकत्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/- ा उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मंबई-४000६८.	गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ र २५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनला ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पर्व	ा मुंबई उपनगर (य स्वाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र.२०७३८-२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दाया. न आवश्यक दस्तावे उर्क करावा. अन्यथ पुढे कोणताही आः दर्शनदु दुकान इ
) (45.7 स्टॉक लेल्या निकालां वेधानमध्ये नी लि. (ह) 33528)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संग गणि तोट्याच्या नि मन्स्ट्रक्शन कंपर्न ड:८/- (मेहुल चे शा क., (दिनॉक009)	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा वेवमां तुसार नफा व नेवमां तुसार नफा व संचाल संचाल Limited Co59463 Express Hig	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (रु. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उसरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एलसर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व- संपूर्ण स्वरूप स्टॉक एल्सवेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आवटम इंड-एएस नियम/एएस नि समाबोजित केले आहेत, जे लागू असेल. हिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिवा बॉल क.स. वलपाड, ब्रिश्ह, कृत कंपनी आदे आणि - कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीसाठी ते आहे आणि माहोफिन नेच्या तारखेपासून ६०	nat of the Financial Company's webs Ion behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D CR CC (المحمد المحمد المحمد CR (المحمد المحمد المحمد المحمد المحمد CR (المحمد المحمد المحمد المحمد المحمد CR (المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمد CR (المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحمد CR (المحمد المحمد المحمد المحمد المحمد المحم المحمد المحمد	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 मनप्पुरम होम फायनान्स प्रा. सीआवएन: यु६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१ए न्ट्रीट, अंधेपी-कुर्ला रोड, अंधेपी पूर्व, मुंबई-४००० माराणी सूचना री, आमचे नोंदणीकृत कार्वालय ४/४७०ए (जुने) डब्ल्यू/६३ खा आहेत (यापुढे माहोफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी काव असेट्स अंग्र एनकोर्समेन्ट ऑफ सिलसुरिटी इंटरेस्ट अंग्र २००० साराणी सूचना	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक हृत्ति असी संक हृति असी संक हृति असी संक हारिक हुन्दर्श जाशिक दिवांक : 9%/02/2029 जाशिक दिय - सदरयी बोटी सप्रसिद्ध करण्येसाठी लामणारा खर्म हा अपीलदार यांचे कडूव वसूल करण्यात थाता . हे कार्यातय वृत्तपत्रात बोटीस प्रसिद्ध के केत्रेल्या खर्चा स जवाबदार राहणर नाही यांची बोंद प्रयात जवाअर्थी मणप्पुरम होम फावनान्स लि.चे प्रधिकृत अधिक केत्रळ- ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकाणी झा सिल्बुरीटावडेगन अंग्ड किन्स्ट्रना ऑफ फिनात्यिवल (एम) च्या उप-खंड (४) (वापुढे कावदा म्हणून संदर्भित) २०१५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंड कर्ज देग्याच्या व्यवसावात आहेत आणि खाती दिल्लेया] सरफावसी कायदांगर्गत प्रतिभूत ज्ञणको आहे आणि सिल केलेल्या अधिकारांचा वापर करू, जारी केलेल्ती माग	णून संदर्भ) येथील ा आणि ?) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकत्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/- ा उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मंबई-४000६८.	गुढे संदर पलॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ र २५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व मेल: darshan.r	ा मुंबई उपनगर (य स्वाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र.२०७३८-२ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दाया. न आवश्यक दस्तावे उर्क करावा. अन्यथ पुढे कोणताही आः दर्शनदु दुकान इ
) (45.7 स्टॉक लेल्या निकालां वेधानमध्ये नी लि. (ह) 33528)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे तिमाही संप कन्स्ट्रस्था कंपर्न क. (पिरांक 009) क. (पिरांक 009)	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाच एक उतारा वंब.com). नेवमां तुसार नफा ड याह संचाल संचाल Limited COS9463 Express Hig Shrkrs, Indla	प्रति शेःअर कमाई (असाधारण वरत्तुं तंत्र (ह. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (ह. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विति एक्सचेंबमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंबवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समायोजित केले आहेत, जे लागू असेल. टिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए बिंग, कनाकिवा बॉल ऊस, वलपाड, ब्रिशूर, कृत कंपनी आहे आणि I-कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, संस्थानांच्या खरेदीसाठी ते आहे आणि माहोफिन १ १३ (२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासून् ६० जाऊ शफल्या नाहीत.	hat of the Financial In Company's webs Ion behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D Reference of the second Reference of the second Refer	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 WHOUGKAR RTH MIZOTICA पुर्वीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआवषर: दु६५९३केएल२०१०पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआवषर: दु६५९३केएल२०१००पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआवषर: दु६५९३केएल२०१००पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुर होम फायनात्स प्रा.1 सीआवषर: दु६५९३केएल२०१००पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुर होम के खातात्स प्रा.3 संभार दु६५९३केएल२०१००पीएतती०३९१७ प्रा आमर्च नॉदणीकृत कार्वालय ४/४७००१ (जुने) इडल्यू/६३ खा आहेत (यादुवे पाठीbar म्हणून संदर्भित) ही कंपनी काव अर्थाच्या अर्तात एक वितीत एक वितीव संस्था आहे सहयदादिता अधिमुद एवर्ष फ्र. २ मध्ये नपूद केल्याप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार वांनी एरदेस्ट (एनकोर्समेन्ट) कल्स, २००२ अल्यवे नियम २ स खा खाई रस्इन्से, या कर्जदार/सह-कर्जदारा वांनी प्रिटी इंटरेस्ट (एनकोर्समेन्ट) कल्स, २००२ अल्यवे नियम २ स यो खाली नमूद केल्याप्राणे कर्जदार/सह-कर्जदारांना विविध बहे करणारी माणगी सूचन, परंतु त्यांच्यांच्यांके के करींता विविध व हो देशाने, या जाह	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूति अभिसंक भूति अभिसंक हता अभी २२२२२४ महित्त दिवांक : १७/०२/२०२५ महित्त दिवांक : १७/०२/२०२५ नाशिक दिवांक : १७/०२/२०२५ हा अपीतदार यांधेकडूब वसूत करण्यात थाता . हे कार्यातवा व्रावेकडूब वसूत करण्यात थाता . हे कार्यातवा कार्यात्र प्रतिकस्ट्रकार कत्र कर्ड (४) (वापुढे कारदा म्हणूर संदर्भित) २०१५ रोजी भारत सरकार, वितीय सेवा विभाग, वित्त मंघ कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या 1 सरकायसी कायदात्रांग्र प्रतिम्त, क्रण्णको आहे आणि सिक कत्तेल्ला अधिकारांचा वापर करून, जारी केल्ली माग दिवसांच्या आत युढील व्याजसह पर करण्याचे आवाह त्याव्यतिरिक्त खाली दिलेल्या कर्जदरारंच्या महितीच्या व	णून संदर्भ) येथील ा आणि ?) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकत्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/- ा उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मंबई-४000६८.	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अतर्गत दहिस् विल्याची ऑनलाः ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास त्रि दावा त्याग प विचारात घेतला प विचारात घेतला प विचारात घेतला दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व मेले: darshan.r	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनाक २ जार क्र.२०७३८-२ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्ष, हित, दावा, , काक्शरक दस्तावे क करावा. अन्यथ पुढे कोणताही आग दर्शनड् दुकान इ जाहीर सूच
) (45.7 स्टॉक त्लेल्या निकालां वेथानामध्ये नी लि. (ह) 33528)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संग वन्स्ट्रन्शन कंपर्न ड:८/- (मेहुल चे शा क., (दिनॉक009) hwey, Borlva 400, w.waaree.con	(106.23) मम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा वंध.com). नेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड संचाल संचाल संचाल Limited C059463 b Express Hig sohtra, India 91-22-6644 Website: www	प्रति शेअर कमाई (आसाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्येकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) वितिथ एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टीक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस समायोजित केले आहेत, जे लागू असेल. टिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA :tor ए विंग, कनाकिया वॉल कस, वलपाड, त्रिशूर, कृत कंपनी आहे आणि - कलस (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सरधवानंच्या खंडरेसाठी ते आहे आणि माहोफिन १३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासून ६० । जाऊ शकल्या नाहीत. यूल्ना पाठविग्याची	hat of the Financial In Company's webs Ion behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D सित. अ९, युनिट फ्र.३०१ ते ३ ९३. ८ए (नबीन), मणाप्युर त्वा, १९५६ अंतर्गत मों २९ च्या कलम २ मणप्युर वा इ. एर. ओ. ३४६१ बांधकाम आणि/किंवा मे महोफिनकडून कर्ज मि हवाचिता कावद्याच्या त नमूद केलेली रक्षम	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 WHOUGKAR RTH MIZOTICA पुर्वीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआयएग: दु६५९२३फेएन२०१०१पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआयएग: दु६५९२३फेएन२०१०१पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआयएग: दु६५९२३फेएन२०१०१पीएतती०३९१७ प्रदीची मनप्पुरम होम फायनात्स प्रा.1 सीआयएग: दु६५९२३फेएन२०१०१(जुने) इडल्यू/६३ खा आहेत (यादुवे माहापिना स्वपुग्त संदर्शा आहे सहवादिला अधियू अर्थाच्या अर्तात एक वितीव सर्प्य आहे सहवादिता अधियू अर्थाच्या अर्तात एक वितीव सर्प्य आहे सहवादिला अधियु एरादी प्रा.5 वरि एपाकोर्समेन्ट) रूटस, २००२ अन्यवे निया २ स स्वा पा खुद्दना, प्रांत ते त्रप्या आले सहवादीत्त आहे कहारी पा का मा छा तम्य क्रिट्री द्वरेरेट (एपाकोर्समेन्ट) रूटस, २००२ अन्यवे निय २ स पी खाली नमूद केल्याप्राणे कर्जदार/सह-कर्जदारा यांनी प्रा खाना नमूद त्र केल्याप्राणे कर्जदार/सह-कर्जदारांना विविध	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक मुनेक अभिशक हिवांक : 9%/02/2024 जिस्त हिवांक : 9%/02/2024 जिस्त हिवांक : 9%/02/2024 जिस्त हिवांक : 9%/02/2024 जिस्ति हिवांक : 9%/02/2024 जिस्ति हाशिक अभिलेख, नाशिक उप्ता के क्रिय्या यांचे कडून वरप्रया न वाया . हे कार्यातय यांचे कडून वर्युत्त करण्यात याया . हे कार्यातय यांचे कडून वर्युत करण्यात याया . हे कार्यात्य वृत्तापत्रात नारी यांची नोंद प्र्यायां कर्जे देग्याच्या राय्य हां मि फायनात्स लित्त चे प्राधिकृत अधिक केत्रछ – ६८०५६७ आणि भारतातील विविध दिकाणी या सिक्युरीटाव श्रेपान अंग्रड रिक-स्ट्रग्यान आंक फिनात्रियल (एम) च्या उप-खंड (४) (यापुढ कायदा म्हणून संदर्भित) २०९५ रोजी भारत सरकार, वित्तींव सेवा विभाग, वित्त मंड कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या म सरफायसी कायदांतर्गत प्रतिक्षूत ऋणको आहे आणि सिक्त केल्लेल्या अधिकारांचा वापर करून, जारी केलेल्ली आया हत्याव्यवितिक खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहितीच्या . कर्जवत्तर/सह – कर्जवतर/	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई–४०००६८. ta@gmail.com	गुढे संदर पलॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अतर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व प्रेंसिल: darshan.r ना स्वर्गीय श्री. अर्थि गेरे, नालासोपारा	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ ९/९१ चे दिनांक २ जार क्र. २०७३८ - २ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्क, हित, दावा, , हक्क, हित, दावा, , कक, दावा, , कक, दाव, , कक, दित, , दक, दाव, , कक, दित, , दक, दाव, , कक, दित, , दक, दाव, , कक, दित, , दाव, , दक, दित, , दक, दाव, , दक, दि, , दक, दाव, , दक, दाव, , दक, दि, , दक, दाव, , दक, दि, , दक, दाव, , दक, दि, , दक, दक, दक, दि, , दक, दक, दक, दक, दक, दक, दक, दक, दक, दक
) (45.7 स्टॉक लेल्या निकालां वेधानामध्वे नी लि. (ह) 33528)	(151.28) बमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संग वन्स्ट्रन्शन कंपर्न कन्स्ट्रन्शन कंपर्न कन्स्ट्रन्शन कंपर्न कन्स्ट्रन्शन कंपर क. (दिनां क009) hway, Borlva 400, w.wasree.com	(106.23) मम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड संचाल संचाल संचाल Eurited C059483 Express Hig shifte, india 91-22-6644 Wobsite: www.	प्रति शेअर कमाई (आसाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिय एक्सवेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सवेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि(किंता असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस समायोजित केले आहेत, जे लागू असेल. हिकाण : मुंबई दिनांफ: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, वलपाड, ब्रिश्ह, कृत कंपनी आहे आणि - कलम (२) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीमाठी ते आहे आणि माहोफिन नेच्या तारखेगसून ६० : जाऊ शकल्या नाहीत. यूलना पाठविण्याची रिख व धकवाकी रक्तम २१.०१.२०२५ व	hat of the Financial In Company's webs Ion behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D RE (क्रिस्टि) (कर. 3%, दुनिट क्र. ३०१ ते ३ २३. ८ए (नवीन), मणप्पुरा तरा, १९५६ अंतर्गत नां श्वा कि. अप्र ने भर्षात करा क्र.एस.ओ. ३४६६ बांधकाम आणि/किंवा म श्वाफिनकडून कर्ज म शकिन्दां क्र. एनपीए हवाचिता कावधाज्या व ता नमूद केलेली रक्कम कारणांमुळे सूचना बजाव आहे.	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Image: State St	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक श्रुमि अभिरांक श्रुमि अभिरांक हिवा जेक : १९/०२/२०२४ शरिक दिवांक : १९/०२/२०२४ शरिक दिवांक : १९/०२/२०२४ शरिक विराक वारिक दिवा - सदरयी बोटीस प्रसिद्ध केटर्ग्साठी लामणारा उर्घ हा अपीलदार यांचे कडूब वसूल करण्यात थाता . हे कार्यात्मय वृत्तपत्रात बोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्चास जवाबदार राहणर नाही यांची बोद प्रयास जवाअर्थी मणप्पुरम होम फायनास्त लि.चे प्रधिकृत अधिक केर्स्ठ – ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिवाणी पा सिक्चुरीटावडेशन अण्ड रिकस्ट्ररान ऑफ फिनास्थिल (एस) च्या उप-खंड (४) (बापुडे कावदा म्हणू संदर्भित) २०१५ रोजी भारत सरकार, वितीय सेवा विभाग, वित्त मंड कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाती दिलिप्या सर्फायसी कायदांतर्गत प्रतिभूत ऋण्फो आहे आणि सित् कर्फते दार/सह–कर्ज्रदा/ आ कर्जदार/सह–कर्ज्रदा/ आ कर्जदार/सह–कर्ज्रदार/ आ कर्जदार/सह–कर्ज्रदार/ आ कर्जदार/सह–कर्ज्रदार/ आ कर्जदार/सह–कर्ज्रदार/ आ कर्जदार/सह–कर्ज्रदार/ आ कर्जदार/सह–कर्ज्रता वियल	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी Iग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com	गुढे संदर पलॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अंतर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व प्रेंसिल: darshan.r ना स्वर्गीय श्री. अर्थि गेरे, नालासोपारा	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ ९/९१ चे दिनांक २ जार क्र. २०७३८ - २ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्क, हित, दावा, , हक्क, हित, दावा, , कक, दावा, , कक, दाव, , कक, दित, , दक, दाव, , कक, दित, , दक, दाव, , कक, दित, , दक, दाव, , कक, दित, , दाव, , दक, दित, , दक, दाव, , दक, दि, , दक, दाव, , दक, दाव, , दक, दि, , दक, दाव, , दक, दि, , दक, दाव, , दक, दि, , दक, दक, दक, दि, , दक, दक, दक, दक, दक, दक, दक, दक, दक, दक
) (45.7 स्टॉक गलेल्या निकालांग वे थानामध्ये ने थानामध्ये ती लि. ह) 33528) all (East), n 10, and othe rether with th	(151.28) समन 33 अंतर्गत आहे तिमाही संग तामि तोट्वाच्या नि कन्स्ट्रन्थान कंपने क. (दिनां क0092 hway, Borlve 500, <u>*.waaree.con</u> 7MATION on 108 and 1 ct ²), read tog	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा वंध.com). नेवमां सुवार नफा ड याह याह याह याह याह याह याह याह याह याह	प्रति शेःअर कमाई (असाधारण वरत्तुं तंतु (रू. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (रू. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विति एससर्वेवमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालां च्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेववर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस नि समायोजित केले आहेत, जे लागू असेल. टिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of ITED RIA stor ए विंग, कनाकिया वॉल कस, वलपाड, विश्, स, कृत कंपनी आहे आणि - कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सरध्यानंच्या प्रदेरिसाठी ते आहे आणि माहोफिन । १३(२) अंतर्गत प्रदान नेच्चा तारखेपासून, ६० । जाऊ शकल्या नाहीत. स्कृता पाठविण्याची रिख्व व धकवाकी रक्कम	hat of the Financial n Company's webs on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D RE क्लिमिटेड (तन. ७९, युनिट फ्र.३०१ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्युरा (दा, १९५६ अंतर्गत नों २९ च्या कलम २ मर्थात हवाचिता कायद्याच्या व ता नमूद केलेली रक्कम फाएस.ओ. ३४६६ खाकतम आणे/ किंवा दे स्वाचिता कायद्याच्या व ता नमूद केलेली रक्कम फार्या के स्वर्गा काय आहे.	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 सनप्पुरस होम फायनात्स प्रा. सुर्वाची मनप्पुरस होम फायनात्स प्रा. 4 सुर्वाची मनप्पुर होम फायनात्स प्रा. 4 सीआवएन: युद4२२३केएल२०१०पीएलसी०३९१ए स्ट्रींची मनप्पुर होम फायनात्स प्रा. 4 सीआवएन: युद4२२३केएल२०१०पीएलसी०३९१ए स्ट्रीट, अंधेनै-कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४००० माराणी सूचना री, आमचे नोंदणीकृत कार्वात्स ४/४७०९ (जुने) डब्ल्यू/६३ खा आहेत (वायुढे पाहोफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी काय अवेच्या अंतर्गत एक वितीय संस्था आहे सहवाचिता अदियू तम क.२ म्थ्ये नमूद केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदारा वादिग रिटी इंटरेस्ट (एपफार्ससेम्ट) रूल्स, २००२ अन्ववे नियम २ स गि खाली नमूद केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदारा वादिये व देशाने, या जाहिर सुचनेद्रा या कर्जदारा सूचने वात कर्जयात स्हित केले आहे याबाबत प्रतिभूत मालमनेच वर्णन क्वायाद दित केले आहे याबाबत प्रतिभूत मालमनेच वर्णन क्वायाद दित केले आहे याबाबत प्रतिभूत मालमनेच वर्णन क्वाया पहित केले आहे याबाकत <tr< td=""><td>प्रसिद्ध केहती आहे. नाशिक मुन्ति असित्तक मुन्ति असित्ते क दिवांक : १४/०२/२०२४ महिस्क दिवांक : १४/०२/२०२४ महिस्क दिय - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्म हा अपीतदार यांचे कडून वसूत करण्यात यावा. हे कार्यातय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतीत्व्या खर्चास जवावरार राहणार नाही याची नोंद घ्यावी. MANAPPURAN प्रिल् ज्याअर्थी मणप्पुरम होम फावनान्स लि.चे प्राधिकृत अधिक केस्ळ–६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकाणी श सिक्चुरीटाव झेरान अंग्ड किकन्द्रन्थान आंग्ठ फिनास्पिचल स्वाउप- खंड (४) (वायुढे कायदा म्हणू संदर्मिन) २०१५ रोजी भारत सफता, वित्ती संवा विमाग, वित्त मंड कर्ज देण्याच्चा व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या भ कर्जते देण्याच्चा व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या म कर्जते देण्याच्चा वायरा करूज, जारी केलेली माग दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेत्या कर्जदारांच्या भाहितीच्या अ कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ विमल मुदेश राऊत, विमल म सुदेश राऊत/</td><td>णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी Iग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुर्बर्ड-४०००६८. ta@gmail.com कल सुबेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर – म्हणून संदर्भ) येथील</td><td>गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अंतर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गीय श्री. अर्गि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट</td><td>ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ ९/९१ चे दिनांक २ गार क्र.२०७३८-२ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्ष, हित, दावा, , हक्ष, हित, दावा, , क्रक, क्रक, दावा, , क्रक, क्रक, दावा, , क्रक, क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दाव, , क्रक, दाव,</td></tr<>	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक मुन्ति असित्तक मुन्ति असित्ते क दिवांक : १४/०२/२०२४ महिस्क दिवांक : १४/०२/२०२४ महिस्क दिय - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्म हा अपीतदार यांचे कडून वसूत करण्यात यावा. हे कार्यातय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतीत्व्या खर्चास जवावरार राहणार नाही याची नोंद घ्यावी. MANAPPURAN प्रिल् ज्याअर्थी मणप्पुरम होम फावनान्स लि.चे प्राधिकृत अधिक केस्ळ–६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकाणी श सिक्चुरीटाव झेरान अंग्ड किकन्द्रन्थान आंग्ठ फिनास्पिचल स्वाउप- खंड (४) (वायुढे कायदा म्हणू संदर्मिन) २०१५ रोजी भारत सफता, वित्ती संवा विमाग, वित्त मंड कर्ज देण्याच्चा व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या भ कर्जते देण्याच्चा व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या म कर्जते देण्याच्चा वायरा करूज, जारी केलेली माग दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेत्या कर्जदारांच्या भाहितीच्या अ कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ क कर्जदार/सह–कर्जदार/ विमल मुदेश राऊत, विमल म सुदेश राऊत/	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी Iग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुर्बर्ड-४०००६८. ta@gmail.com कल सुबेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर – म्हणून संदर्भ) येथील	गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अंतर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गीय श्री. अर्गि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ ९/९१ चे दिनांक २ गार क्र.२०७३८-२ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक्ष, हित, दावा, , हक्ष, हित, दावा, , क्रक, क्रक, दावा, , क्रक, क्रक, दावा, , क्रक, क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दावा, , क्रक, दाव, , क्रक, दाव,
) (45.7 स्टॉक गलेल्या निकालां वे पानामध्ये ने लि. (ह) 33528) all (East), 10, and oth repetter with th ement Rules"	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे तिमाही संग वापि तोट्याच्या नि क-स्ट्रव्या कंपर्न क-, (दिनां क009) क. (दिनां क009) hwey, Borlva 400, w.wasree.com SMATION on 108 and 1 Act?, reed tog (The Manage	(106.23) मम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा वंग्र.com). नेयमां तुसार नफा ड मेयमां तुसार नफा ड मेयमां तुसार नफा ड संचार संचार संचार Elimited C059463 h Express Hig sehira, India 91-22-6644 Website: www /OTING INFO issions of Sect nended ('the , 4, as amendet	प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उगरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विति- एक्सवेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्व- संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सवेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस समायोजित केले आहेत, जे लागू असेल. टिकाण : मुंबई दिनांफ : 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, वलपाड, ब्रिश्ह, कृत कंपनी आहे आणि - कलम (२) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीमाठी ते आहे आणि माहोफिन नेच्या तारखेगसून ६० : जाऊ शकल्या नाहीत. यूलना पाठविण्याची रिख व धकवाकी रक्तम २१.०१.२०२५ व	nat of the Financial ا Company's webs I on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D RETENDED RETENDED Ret. (ح) (प्रत्वीन), मणप्पुरा (दा, १९५६ अंतर्गत नो पर (प्रत्वीन), मणप्पुरा (दा, १९५६ अंतर्गत नो वना क्र.एस.ओ. ३४६६ बांधकाम आणि/किंवा मशोषित काव्याच्चा वत नमूद केल्लेली राक्वम कारणांमुळे सूचना बजाव जाहे. एनपीए दिनांक रमी. १५.०१.२०२५ इग्र.	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 WHOUGKER RELEASE प्रसार होम फायनान्स प्रा. सनप्पुरस होम फायनान्स प्रा. प्रत्तीची मनप्पुरस होम फायनान्स प्रा. प्रतिये मनप्पुरस होम फायनान्स प्रा. प्रत्तीची मनप्पुरस होम फायनान्स प्रा. प्रत्तीज्यत रह ५२२३२ प्रत्तीचा मनप्पुरस होम फायनान्स प्र. प्रत्ती प्रि प्राते प्रत्त करिवर्ग (द्वाते होर रंट ठॅगट २००० प्रात्ती क्रिया प्रार्ठ स्ट्राते हेरे रंट ठॅगट २००० प्रत्ते कर कार्य करिया प्र हित्ते हे करवे प्र विवर कर का प्रत्ते करवा प्र एक स्वर्ता र कर्ता रा स्त्ते हित हेते रा वर्ते तिवर व प्रत्ते करे करे आहे प्रत्ते तिवर कर करा प्रत्ते करे करे आहे प्रत्ता विवर	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक श्रुमि अभिरांक श्रुमि अभिरांक दिवांक : १९/०२/२०२४ श्रीम अभिरांक हारिक दिप - सदरयी बोटीस प्रसिद्ध करण्येसाठी लामणारा खा हा अपीलदार यांचे कडूब वसूल करण्यात थाता . हे कार्यातव्य वृत्तपत्रात बोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्चास जवाबदार राहणर नाही यांची बोंद प्रयास जवाबदार राहणर नाही यांची बोंद प्रयास जवाअर्थी मणप्पुप्य होम फावनान्स लि.चे प्रधिकृत अधिक केरळ - ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकाणी प्रा सिंस्ट्रुगिटावडोरान अंग्ड किन्स्ट्रमान ऑफ फिनात्थित (एस) च्या उप-खंड (४) (वापुढे कायदा म्हणून संदर्भित २०१५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंड कर्ज देण्याच्या व्यवसायात आहेत आणि खारती दिलेल्या 1 सरफायसी कायदांतर्गत प्रतिमूत ऋण्को आहे आणि सिंक केत्तेल्या अधिकारांचा वापर करूर, जारी केरलेली माग दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या कर्जदार/ क कर्जवार/सह परत करण्याचे आयाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या महिताच्या र कर्जवार/सह परत करण्याचे आयाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या स्र्रेश राऊत, विमल र सुदेश राऊन/ एसए९क्सीओएलओएनएस.000004008?३४/ ता पा	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ - । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com कल सुबेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर – म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या	गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अतर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व देसि क्षि क्षी. अपि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२१ रोर्ज	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र. २०७३८ - २ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , कक, देवा, , कक, हित, दावा, , कक, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, दित, दावा, , कक, दाव, , कक, दित, दित, , कि, दित,
) (45.7 स्टॉक लेख्या निकालां वे पानामध्ये ने पित. ह) 33528) all (East), n u 10, and othe jether with th ement Rules" prorate Affairs	(151.28) समन 33 अंतर्गत आहे तिमाही संग कन्स्ट्रन्शन कंपर्न क- (मेहुल जे शा क. (दिनां क009) (मेक Borlva (00, <u></u>	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा वंत.com). नेवमां तुसार नफा ड गाह गाह गाह गाह गाह गाह गाह गाह गाह गाह	प्रति शेःअर कमाई (असाधारण वरत्तुं तंतु (रु. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (रु. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विति एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालां च्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस समायोजित केले आहेत, जे लागू असेल. हिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, चलपाड, ब्रिश्स, कृत कंपनी आहे आणि - कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीमाठी ते आहे आणि माहोफिन नेच्या तारखंगसून ६० । जाऊ शकत्या नाहीत. यूलना पाठविण्याची रिख व धकवाकी रक्तम २१.०१.२०२५ व र.२९१५७०/-	hat of the Financial n Company's webs Ion behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R लि नि मिटिड लि . ९९, दुनिट क्र. ३०१ ते ३ ९३. ८ए (मवीन), मणप्पुरा २९ च्या कलम २ मर्थात बना क्र.एस.ओ. ३४६६ बांधकाम आणि/किंवा म शोफिनकडून कर्ज मि हवाचिता का. रा नमूद केलेली रक्कम कारणांमुळे सूचना बजाव आहे. एनपीए दिनंक रानो. १६.०१२.२०२५	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Wercy cet alter way and on Yercy cet alter way and on Yercy cet alter way and on Place: Mumbai Date: 14th February, 2025 Wercy cet alter way and on Yercy cet alter way and on the system way and way and the system way and the system way and the system way and way and way and the system way and the system way and the system way and way and the system way and t	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक श्रुमि अभिरांक श्रुमि अभिरांक हिंका अभी शिक्त दिवांक : १९/०२/२०२४ श्रेमि अभिरांक हा अपीलदार यांधे कडूब वसूल करण्यात थाता . कार्यातवा व्याधे प्रसिद्ध केतेत्व्या खर्मास कार्यातवा व्याधे प्रसिद्ध केतेत्व्या खर्मास कर्जे देग्याच्या व्यवसायात आहंत आणि खाती दिलेल्या 11 सरफायसी काययांतर्गत प्रतिमूत ऋण्या आति प्रतिमिता सरफायसी काययांतर्गत प्रतिमूत ऋण्या आहे आणि सिल केत्तेत्वा अधिकारांचा वापर करूर, जारी केतेती मागा दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या वाजर सहर, जारी केतेती मागा दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या वार कर्कत्तार/सह–कर्जत्तार/ एसए९०सीओएलओएनएस०००००५००७९३४/ तागपूर	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी Iग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुर्बर्ड-४०००६८. ta@gmail.com कल सुबेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर – म्हणून संदर्भ) येथील	गुढे संदर फ्लॅट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं २९५ अतर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व देसि क्षि क्षी. अपि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२१ रोर्ज	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रवशन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक २ जार क्र. २०७३८ - २ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , कक, देवा, , कक, हित, दावा, , कक, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, दित, दावा, , कक, दाव, , कक, दित, दित, , कि, दित,
) (45.7: स्टॉक तरेल्या निकालां वे पानामध्ये ने लि. (ह) 33528) all (East), II (Lo, and othe gether with th mement Rules; rporate Affairs othey reference e of Company	(151.28) बमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संग मणि तोट्याच्या नि कन्स्ट्रक्शन कंपर्न क-स्ट्रक्शन कंपर्न क-स्ट्रक्शन कंपर क. (दिनां क0092 hway, Borlva (देव)- (सेंड्रल के या क. (दिनां क0092 hway, Borlva क. (दिनां क0092 hway, Borlva the collect yithe Institut Ciba Manage Ministry of Cor 2024/133 date relinater collect	(106.23) मम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड मार संचार संचार Express Hig sahtra, Indla Express Hig sahtra, Indla Starpess Hig sahtra, Indla Starp	प्रति शे.अर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उगरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनिध एससर्वेजमव्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्वः संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंता असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस ि समायोजित केले आहेत, जे लागू असेल. ढिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025 Waaree Energies Cill: L29248MH1990PL Registered Office: 602, Western Edge-I, Western Mumbal - 400066, Mehare Tel: +91-22-6644 4444, Fax: +4 Emell: Investorrelations@waares.com, N NOTICE OF POSTAL BALLOT AND N Members are hereby informed that pursuant to the prov applicable provisions of the Companies Act, 2013, as an Companies (Management and Administration) Rules, 201 General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, Government of India and Circular - SEBI/H0/CFD/CFD/ 2024 issued by the Securities and Exchange Board of Indi to as "the Circulars"), Secretarial Standard on General Meters	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, वल्लपाड, व्रिशूर, कृत कंपनी आहे आणि i-कलम (१) च्या खंड क्रिसेंबर, संस्थानांच्या खंदेसिल्टी ते आहे आणि माहोफिन ११३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासून ६० जाऊ शफल्या नाहीत. स्.स्न पाठविण्याची रिखव धकवाकी रक्कम २१.०१.२०२५ व क.२९१५७०/–	hat of the Financial In Company's webs Ion behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R लिगिट क्र. ३०१ ते ३ (त. , १९५६ अंतर्गत नो २९ च्या कलम २ मर्था त्वा क्र. पर. औ. ३४६१ बांधकाम आणि/किंवा भाषतीफनकडून कर्ज मा व्याकता कायद्याच्या त. नपूद केलेली रक्षम कारणामुळे यूचना बजाव आहे. एनपीए दिनांक हमी. १५.०१.२०२५ दारा, दारा, द्या, दारा, दारा, दारा, हर-कर्जदाराने एकूण थव	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Webview, 2025 <td< td=""><td>प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूमि अभिलेख, नाशिक भूमि अभिलेख, निरंक १९/०२/२०२५ भूमि अभिलेख, निरंक १९/०२/२०२५ नाशिक दिया - सदरयी बोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छर्म हा अपीलदार यांधे कडूब वसूल करण्यात यादा. हे कार्यालय वृत्तापत्रात कोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्मास नवाबदार राहणारनाही यांची नो द्याया थी. श्वाअर्थी मणप्पुरम होम फावनान्स लि. वे प्राधिकृत अधिक केत्रकट -६८०५६७ आणि भारतातील विविध टिकाणी या सिन्धुरीटावडेशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाणिवल (एस) छ्या उथ-खंड (४) (वापुरे कावदा म्हणूर संदर्भिती २०१५ रोजी भारत सरकार, वितीय सेवा विभाग, वित्त मंग्र कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाती दिलेल्या स सरफावसी कावदातर्मर प्रसित्न न्रणको आहे आणि सित केत्तेल्वा अधिकारांचा वापर करून, जानी केतंती मागा दिवसांच्या आत पुढील व्याजसह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहिताच्या द अकर्जदार/सह-कर्जदार/ क्र<u>फावरीतिक दिलेल्या कर्जदार/</u> ह सुनंदा तिरोत राजक, तिशा सुदेश राजन, विमल सुदेश राजन/ एस९९०सीओएलओएनएस0००००५९१३४/ नागपूर स्ह-कर्जदाराविरुद्ध, वर दर्शवित्व्याप्राणो, कर्जदार/सह-कर्जद सह-कर्जदाराविरुद्ध, वर दर्शवित्वाप्रामाणे, कर्जदार/सह-कर्जद</td><td>णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ - र उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com किंच सुचेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर - म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा</td><td>गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला पा विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दृहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गींच श्री. अवि गेरे, नालासोपारा (वापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२२ रोजीच्य</td><td>ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, , कक, हित, दावा, पुढे कोणताही आ दर्शनद् दुकान इ प्रात येत आहे की देशज स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र या यांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत.</td></td<>	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूमि अभिलेख, नाशिक भूमि अभिलेख, निरंक १९/०२/२०२५ भूमि अभिलेख, निरंक १९/०२/२०२५ नाशिक दिया - सदरयी बोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छर्म हा अपीलदार यांधे कडूब वसूल करण्यात यादा. हे कार्यालय वृत्तापत्रात कोटीस प्रसिद्ध केतेल्या खर्मास नवाबदार राहणारनाही यांची नो द्याया थी. श्वाअर्थी मणप्पुरम होम फावनान्स लि. वे प्राधिकृत अधिक केत्रकट -६८०५६७ आणि भारतातील विविध टिकाणी या सिन्धुरीटावडेशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाणिवल (एस) छ्या उथ-खंड (४) (वापुरे कावदा म्हणूर संदर्भिती २०१५ रोजी भारत सरकार, वितीय सेवा विभाग, वित्त मंग्र कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाती दिलेल्या स सरफावसी कावदातर्मर प्रसित्न न्रणको आहे आणि सित केत्तेल्वा अधिकारांचा वापर करून, जानी केतंती मागा दिवसांच्या आत पुढील व्याजसह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहिताच्या द अकर्जदार/सह-कर्जदार/ क्र <u>फावरीतिक दिलेल्या कर्जदार/</u> ह सुनंदा तिरोत राजक, तिशा सुदेश राजन, विमल सुदेश राजन/ एस९९०सीओएलओएनएस0००००५९१३४/ नागपूर स्ह-कर्जदाराविरुद्ध, वर दर्शवित्व्याप्राणो, कर्जदार/सह-कर्जद सह-कर्जदाराविरुद्ध, वर दर्शवित्वाप्रामाणे, कर्जदार/सह-कर्जद	णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ - र उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com किंच सुचेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर - म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला पा विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दृहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गींच श्री. अवि गेरे, नालासोपारा (वापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२२ रोजीच्य	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, , कक, हित, दावा, पुढे कोणताही आ दर्शनद् दुकान इ प्रात येत आहे की देशज स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र या यांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत.
) (45.7 स्टॉक तेथानामध्वे वेथानामध्वे ते ति. ह) 33528) all (East), n 10, and othe yether with th ement Rules" porate Affaer 3 chively referere te doctober 3 chively referere te doctober 3 chively referere te doctober 3 chively referere te doctober 3 chively referere	(151.28) समन 33 अंतर्गत आहे तिमाही संग कन्स्ट्रन्सन कंपने क- (मेहुल चे शा क. (दिनांक 009) (मेक Manage Ministry of Com 10 co 108 and 1 Ministry of Com 2024/133 data reinafter collect by the Institut Diligations ar	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाच एक उतारा वेंब.com). नेवमां तुसार नफा ड याह याह याह याह याह याह याह याह याह याह	प्रति शेःअर कमाई (असाधारण वरत्तुं तंत्र (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उपरोक्त SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विति एक्सर्वे वमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालां च्या तपशीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सर्वे वव वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस समायोजित केले आहेत, जे लागू असेल. दिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिवा वॉल कस, चलपाड, ब्रिशूर, कृत कंपनी आहे आणि - कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सर्यशानंच्या खरेरीसाठी ते आहे आणि माहोफिन १ ३२(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासून ६० जाऊ शफल्या नाहीत. सूचना पाठविण्याची रेख व धकवाकी रक्कम २१.०१.२०२५ व र.२९१९७०/– प्रात, संबंधित कर्जदार/ कीची रक्कम एकव्रितपणे साठी सरफायसी कलम	hat of the Financial hat of the Financial h Company's webs combehalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D CR ext (raflar), string,	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 सनप्पुरस होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. सीआयएन: युद्ध १२३फेएन२०१००पीएनती०३११७ सुर्वाची मनप्पुरस होम फायनान्स प्रा. सार्यपुरम होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुरस होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुर होम, जोय प्रात्ति कार्य सीआयएन: युद्ध १२३फेएन२०१०पीएनती०३१७ प्रा संदर्भित) हो कंपनी कार्य अर्थाच्या अर्तात एक वितीय संस्था आहे सहवादीचिता अधियु रदी, अपने नेंदरणीकृत कार्यात्म सुर्थ सिन्धुरिटी इंटरेस्ट अन्स्ट २००० अर्थाच्या अर्तात एक वितीय संस्था आहे सहवादीचिता अधियु रत्वां क्व. २ मध्ये नमूट केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार वांनी रिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अन्यवे निय २ स गी खाली नमूद केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदारांना सुचन करणारी माम्पाक्ष सुचना, रातु त्यांच्यांचीक कार्हीता विविध व देशाने, या जाहिर सूचनेद्वारे या कर्जदार/सह-कर्जदारांना सुचन करणा प्राप्त मिलक वार-पातलाता क.३१, एङ्गा खेक्त्र वर्ध राजक तां व व्याय दित केले आहे याबाबत प्रात्मेकुत सार-पातलाता क.३१, राङ्गा हित प्रांत्र ता मा देश का गुरुया क आवाद, निर्हात, महायह-४४१९१९. पु हा मा देव साकुरे यां छ, प्राहचिम रा घोतव सितकृत्त वाधा दे यो क्रिया त्क्रम मण्या आवादन केले आहे, त्यांना ही सूचना प्रकायित क्रा राता सहम नेय्यात आत्ति आहे, त्यांना ही सूचा प्रकायित कर्जदार/ सह साहुर यो देख, प्रार्वा आवाद प्रांत स्डम मरण्या आत्रात आत्ति आहे, त्यांना ही सूचा प्रकायित क्रा राता	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूमि अभिलेख, नाशिक भूमि अभिलेख, निरं - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा उर्घ हा अपीलदार यांचे कडून वसूल करण्यात यात्रा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्घास जवालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्घास जवालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्घास जवालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्घास जवाअर्थी मणप्पुत्म होम फावनान्स लि.चे प्राधिकृत अधिक केतळ – ६८०५६७ आणि माततातिल विविध दिकाणी श सिन्युरीटावझेशन अण्ड रिकन्स्ट्रग्रान ऑफ फिनास्त्रिवल्त (एस) ज्या उप-वंड (४) (यापुढे कावदा म्हणून संदर्भित) २०१५ रोजी मारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्र कर्ज देण्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या : सरफायसी कावदातंगित प्रतिपूत क्रणको आहे आणि सिन केलेल्या अपिकारांचा वापर करूज, जारी केलेल्ती मागा दिवसांच्या आत युडील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक्त खाली दिलेल्या कर्जदार/ त्र सुनेवा सितेश राजत, तेराम सुदेश राऊत, विमल सुदेश राऊन/ एमए९५सीओएलओएनएस०००००७९१३४/ नाणपूर सूचना, म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार/सह– कर्जद सह–कर्जदाराविदद, वर दर्याविल्याप्रमाणे एकूण थक्वार्म युडील व्याजासह अदा करण्यात अयासवी झाल्यास, माह	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com किंच सुचेया, पालघर – म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा श्रीमती सुधा अकिल	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दृहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गींव श्री. अवि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२३ रोजीच्य घेकार, हक्ष व हित	। मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, में आवरथक दस्तावे कं करावा. अन्यथ पुढे कोणताही आ दर्शनद् दुकान इ प्रात येत आहे की देराज स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र मा बांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत. धारक दिनांक १७
 (45.7 स्टॉक त्लेल्या निकालां वेधानामध्ये ती लि. (ह) 33528) all (East), (ह) 33528) all (Cast), (F) (F) (F) (F) (F) (F) (F) (F) (F) (F)	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे. तिमाही संग मणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपर्न कन्स्ट्रक्शन कंपर्न कन्स्ट्रक्शन कंपर क. (दिनां क0092 hway, Borlva (दे), read tog (The Mange Ministry of Con 2024/133 date reinafter colles by the Institut Doligations ar s") and any of tatutory mod	(106.23) मम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार संचार Elimited CO59483 Express Hig shirte, india 4 Wobsite: www /OTING INFO fisions of Sect mended ("the /4, as amendes issued by the POD-2P/ CIR iso SSET) fue eetings issued EBI (Listing (DR Regulation cluding any s	प्रति शे.अर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उगरोक SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) वितिथ एक्सवेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्वः संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सवेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंता असाधारण आवटम इंड-एएस नियम/एएस दि समायोजित केले आहेत, जे लागू असेल. /// तिर्वाक : मुंबई दिनांक: 14/02/2025 Cill: L32248MH1990PL Registered Office: 602, Western Edge-I, Western Mumbal - 400066, Meharer Tel: +01-226644 4444, Fas: +4 Email: Investorrelations @wasres.com, N NOTICE OF POSTAL BALLOT AND N Members are hereby informed that pursuant to the prov applicable provisions of the Companies Aci, 2013, as an Companies (Management and Administration) Rules, 2014 General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, Government of India and Circular - SEB/H0/CFD/CFD/20242ased by the Securities and Exchange Board of Indi to as The Circulars'), Secretarial Standard on General Ma Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SI Requirements) Regulations, 2015, as am of equivaliance, inclutars, notifications and regulations (in LOT Inav, rules, circulars, notifications and regulations (in LOT Inav, rules, circulars, notifications and regulations (in Lord)	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA :tor ए विंग, कनाकिया चॉल कस, चलपाड, त्रिशूर, कृत कंपनी आहे आणि - कलस (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सर्यशानंच्या खंडरेसाठी ते आहे आणि माहोफिन १३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासून ६० : जाऊ शकल्या नाहीत. यूलना पाठविग्याची रीख व धकवाकी रक्तम २१.०१.२०२५ व ह.२९९९७०/- आत, संबंधित कर्जदार/ कीची रक्कम एकत्रितपणे साठी सरफावसी कल्मम सेवेसाठी पावले देखील	hat of the Financial n Company's webs on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R Conference हत. 	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 भनप्पुरम होम फायनात्म पुर्वचि मनप्पुरम होम फायनात्म प्रा. सीआयएव: यु६५९२३फेएल२०१०पीएलमी०३९१ए ट्रीट, अंधेरी-कुला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९ माराणी सूटवना री, आमचे नोंदणीकृत कार्वात्मर ४५७०९ (जुने) उक्टप्यू/६३ खा आहंत (यापुठे महोफिन म्हणून सर्दार्मत) ही कंपनी काव अंसेटस् अंण्ड एनफोरंमिन्ट ऑफ सिन्सूरिटी इंटरेस्ट अंतर २००८ अर्थाच्या अंतर्गत एक वित्तीय संस्था आहे सहवाहिता अधियु त्तंभ क्र.२ मध्ये नमूट् केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार वानी प्रिटी इंटरेस्ट (एनफोरंसिन्ट) रूल्स, २००२ अववे नियम २ स नी खाली नमूद केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार वानी प्रिटी इंटरेस्ट (एनफोरंसिन्ट) रूल्स, २००२ अववे नियम २ स नी खाली नमूद केल्वाप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार वानी प्रिंटी इंटरेस्ट (एनफोरंसिन्ट) रूल्स, २००२ अववे नियम २ स निवान प्रात्म क्र.२१, एक्रूण सेवेकळ ८३ ची अर्थात ८१३ चो,), तीने देवरान, तिहता से देवा, वा जहिर सूचनेद्वरी या कर्जदार/सह-कर्जदारां ना प्रवाय हित केले आहे यावाबत प्रतिभुत मालमनेचे वर्णन विठान प्राप्त चेवर, प्रविन्न, महायह-प्रदर्श भ्रद्र ना हदेव साकुरे यांचे घर, पश्चिम: माधोराव सिल्कुरा वाघाडे यांचे दिखार, पुं द्वीराक्त कार्ग संविध्या या कर्य त्रिक्त का तुमयतच्या मवदित, महायष्ट-४४९१२ . पुर्व: राम दहेव साकुरे यांचे घर, पश्चिम: माधोराव सिल्कुरा वाघाडे यांचे दिखार, पुं द्वीरा कर्जवार प्रति स्तांना ही सूचना प्रकाशित झा चि रक्कम भएण्याचे आवाहन केले आहे. रवांचा ही सूर्वाचा प्रकाशित झा चि रक्कम भएण्याचे आवाहन केले आहे संबंधित कर्ततार/सह किन्ज त्र त्वा कर्तरा स्वर्य कर अति स्तीच्या वाग्या नियमांमुरा कारवाई करणे बंधनकारक अलेर, विहित केले के ते	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूति अभिलेख, नाशिक भूति अभिलेख, निंदतां क: १९/०२/२०२४ महित दिवां क: १९/०२/२०२४ महित दिया - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा खर्म हा अपीलदार यांचे कडून वसूत करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतील्या खर्चा स जवाअद्यी मणप्पुरम होम फावनान्स लि.चे प्राधिकृत अधिक केस्ळ – ६८०५६७ आणि भारतातील विविध टिकाणी शा सिक्युरीटावशेरान अंग्रड रिकन्ट्रम्यान आंफ फिनासियल्त (एम) च्या उप-खंड (४) (वापुड कावदा म्हणून संदर्भित) २०९५ रोजी भारत सरकार, वित्ती से सेवा विभाग, वित्त मंड कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या अ सरफावसी कावदांतर्गत प्रतिदेत्या करूत, जारी केलेल्ल्या आफि सिक केलेल्या अधिकारांचा वापर करूत, जारी करेल्ती मागा दिवसांच्या आत पुडील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याव्यतिरिक खाली दिलेत्या कर्जदार/सह – कर्जदार/ क कर्जदोराविरुद्ध, वर दर्शीविल्याप्रमाणे, कर्जदार/सह – कर्ज र सुवंता सिक गाइत सित्ता सुदेश राउत, विमला पु सूचना, म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार/सह – कर्ज सह –कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्याप्रमाणे, कर्जदार/सह – कर्ज सह – कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्याप्रमाणे, कर्जदार/ हर प्रमण्ड अत्री कर्य, तर र्र्या विल्या, क्रि प्रतिया प्र सह – कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्याप्रमाणे एकूण थकवात सह – कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्याप्रमाणे, कर्जदार/ सह – कर्ज सह – कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्याप्रमाणे, कर्जदार/ सह – कर्ज सह – कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्या प्राणे एकुण थकवात सह – कर्जदाराविरुद्ध, वर दर्शीविल्या भाणि याखाली नाविरोल्या	णून संदर्भ) येथील ा आणि १) कुमारी ाग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ - र उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com किंच सुचेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर - म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं .२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दृहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गींव श्री. अवि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२३ रोजीच्य घेकार, हक्ष व हित	। मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, में आवरथक दस्तावे कं करावा. अन्यथ पुढे कोणताही आ दर्शनद् दुकान इ प्रात येत आहे की देराज स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र मा बांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत. धारक दिनांक १७
) (45.7 स्टॉक त्लेस्था निकालां वे पानामध्वे ते ति. ह) 33528) all (East), n 110, and othe gether with th ement Rules" porate Affais ed October 2 citively refere te of Compand the of Compand the of Compand the of Compand the of Compand the of Compand	(151.28) समन 33 अंतर्गत आहे तिमाही संग कन्स्टुक्शन कंपने क-स्टुक्शन कंपने अ/- (मेहुल जे शा क. (दिनांक 009) (मेक Manage Martion Waaree.con Amartion Winstry of Con 2024/133 dat reinafter collet by the Institut Doi 2024/133 dat reinafter collet by the Institut Diligations ar s ⁹) and any of tatutory modi	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाच एक उतारा वंब.com). नेवमां तुसार नफा ड याह याह याह याह देखार प्राप्त प्रा प्र प्रा प्राप्त प्र प्राप्त प्र प्राप्त प्राप्त प्राप्त प्राप्त प्राप्त प्र प्र प्राप्त प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र प्र	प्रति रोअर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उगरोक SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकत) विनि एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तगरगीलवार स्व संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bsein # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आवटम इंड-एरस निवम/एएस समावोजित केले आहेत, जे लागू असेल. टिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया चाँल कस, चलपाड, त्रिशूर, कृत कंपनी आहे आणि - कलस (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सरधनांच्या खंडदेसाठी ते आहे आणि माहोफिन १३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासून ६० : जाऊ शकल्या नाहीत. यूलना पाठविण्याची तेख व धकवाकी रक्ठम २१.०९.२०२५ च 	hat of the Financial n Company's webs on behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R लिगिटि उ. २२ हत. ७९, युनिट क्र. ३०१ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्युर त्ति. ९९, युनिट क्र. ३०१ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्युर त्ति. १९, युनिट क्र. ३०१ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्युर त्ति. १९, युनिट क्र. ३०१ ते ३ ९३. ८ए (नवीन), मणाप्युर त्ति. १९, युनिट क्र. १९, युनिट क्र. १९, युनिट क्र. १९, युनिट क्र. १९, युनिट क्र. १९, युनेट क्. १९, युनेट क्. १९, युनेट क्. १९, युनेट क्र. १९, युनेट क्. १९, युनेट क्. १९, युनेट क्र. १९, युनेट क्र.	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 सनप्पुरस होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुरम होम फायनान्स प्रा. सीआयएन: यु६५९२३फेएन२०१००पीएनती०३९१७ प्रात्ति मनप्पुरस होम फायनान्स प्रा. सनप्पुरस होम फायनान्स प्रा. सनप्पुरस होम फायनान्स प्रा. सनप्पुरस होम फायनान्स प्रा. सनप्पुरस होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुरस होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुर हिम रेफ्टराटनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुरस होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुर स होम फायनान्स प्रा. सुर्वाची मनप्पुर स होम फायनान्स प्रा. स्वा प्रार्व (यादे पाडीगिन म्रिप्ट (देसि) डिवरीसप्र अ स्वा आईत (यादे पाडीगिन म्र्युए से स्वा आई स्वा होल कार्य गोर्थ विरारे ए क्र्र्य क्या आई (यादे क्र्र्य के प्रार्य के स्वा आई त्र (स्वा कर्ज दार/ सिन्द कर्ज दा यां त्र विरारे कर्य वा या कर्ज दार/ सिन्द कर्ज दा यां त्र विरारे कर्य वा या कर्ज दार/ सह कर्ज दा यां त्र वा या दे दे कर्य वा या प्रार्य कि कर्ल सार/ गारात्त सितन्करा वा वा दे दे पाडी कर्य दा दा कर्ज दा या कर्ज दा या दा दा या कर्ज दा या दा दा या चा या दे दे कर्ज या दा या दा दा या दा दा या दा दा या	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूति अभिलेख, निवाहा १९४/०२/२०२४ भूति अभिलेख, निवाहा १९४/०२/२०२४ महिम दिवांक : १९४/०२/२०२४ महिम दिया - सदरयी नोटीस प्रसिद्ध करणेसाठी लामणारा छार्म हा अपीलदार यांधे कडून वसूत करण्यात यावा. हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतल्या खार्चास जबाबरार राहणार नाही यांची नोट घ्याठी.	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com केंद्र पुरुद्दा सिश्रा हे पश्चिम, पालघर – म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा श्रीमती सुधा अकिल दर फ्लॅटच्या एकमेव	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं ,२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व मेल: darshan.r ना स्वर्गींय श्री. अवि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२३ रोजीच्य घेकार, हक्ष व हित नकिल मिश्रा या प	। मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , हक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, , त्रक, हित, दावा, पुढे कोणताही आ दर्शनड् दुकान इ प्रात येत आहे की स्राज स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र आ वांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत. धारक दिनांक १७ प्रत्टमधील त्यांचे अ मुळे श्रीमती सुधा
) (45.71 स्टॉक स्टॉक स्टॉक स्टॉक स्टॉक स्टॉक स्टॉक स्टॉक स्टॉक स्टंग निकालां स् वे यानामध्ये वे यानामध्ये ते ति . (ह) 33528) all (East), all (East), all (East), all (East), fill (East),	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे तिमाही संग कन्स्ट्रन्शन कंपने क. (दिनां क0092 kwary, Borlvs kuo, wwaree.com amarton amarton difference institut of Comparison and 10 cc?), read tog l ("the Manage Ministry of Cor 2024/133 dat reinafter collect by the Institut Diligations ar s") and any of tatutory modi roval of the M	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां सुवार नफा ड याह याह याह विक्रम्स केवाल Limited LC059463 Express Hig shtra, Indla 91-22-6644 4 Wobsite: <u>www</u> VOTING INFO risions of Sect nended (The 4, as amended sissued by the PoD-2P/C IRE is sued EBI (Listing CSEP) (ho ceetings is sued EBI (Listing CSE)	प्रति शे.अर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) तोंद: उगरोक SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) वितिः एक्सवेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्वः संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सवेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंता असाधारण आयटम इंड-एएस निवम/एएस दि समावोजित केले आहेत, जे लागू आतेल. टेकाण : मुंबई दिवाण : मुंबई दिनांक: 14/02/2025 WEARCHE Office: 602, Western Edge-I, Western Mumbal - 400066, Mehara Tel: +91-22-6644 4444, Fax: +4 Email: Investorelations@waares.com, N NOTICE OF POSTAL BALLOT AND Y Members are hereby informed that pursuant to the prov applicable provisions of the Companies Act, 2013, as an Companies (Management and Administration) Rules, 2014 Government of India and Circular - SEBI/HO/CFD/CFD/CFD-2024 issued by the Securities and Exchange Board of Indito as The Circulars'', Secretarial Standard on General Mice, 1014 ("SS-2"), Regulation 44 of the SI Requirements) Regulations, 2015, as amended ("the LDI law, rules, circulars, notifications and regulations (in re-enactment) for the Business as set out below and as January 30, 2025 by passing the said resolutions through F	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिश बॉल कस, वलपाड, विश्रूर, कृत कंपनी आहे आणि - कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीसाठी ते आहे आणि माहोफिन । १३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेमासून ६० । जाऊ शकत्या नाहीत. स्तुना पाठविण्याची तेख व धकवाचि रक्कम २१.०१.२०२५ व क.२९२९५७०/- आत, संबंधित कर्जदार/ कीची रक्कम एकत्रितपणे साठी सरफावसी कलम सेवेसाठी पावले देखील वासाठी सूचना प्रकाशित	hat of the Financial n Company's webs lon behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R लिनिट क्र. ३०१ ते ३ (स. १९५६ अंतरीत नो १२, १९५६ अंतरीत नो १२ च्या कत्म, २ भणीत दता, १९५६ अंतरीत ने वा क्रा. स्वर्भेन्द्र र भणीत वना क्र. एस. ओ. ३४६१ बांधकाम आणि/किंवा म श्वाफिनकडून कर्ज मा क्वाफिस्ट्र. स्वर्भे हत्वाचित कायद्याक कार्य. एपपीए दिवांक रागे. १५.०१.२०२५ इत. हर-कर्जदाराने एकूण बन्व ताची अंमलबाजायणी क त्वा अंदर रीतीने स्चूचनेन शीलवार जाहिर विक्री ति क आणि माहोफिनद्वारे	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Webview, 2025 Webvit give Xitex 2x8	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक श्रुमि अभिरांक हवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ हांच वांक्य वृत्ताप्रसाद केरेग्राया वांक्य हा अपीतदार यांचे कडूब वयूत करण्यात याता . कार्यात्म वृत्ताप्रसात नोरीक प्रसिद्ध केरोत्या उर्छा हा अपीतदार यांचे कडूब वयूत करण्यात याता . कार्यात्म वृत्ताप्रसात नोरीक प्रसिद्ध केरोत्या उर्छा हा अपीतदार यांचे कडूब वयूत करण्यात याता . कार्यात्म वृत्ताप्रसाद नोरीक प्रसिद्ध केरोत्या उर्छा ज्वाअर्थी मणप्पुम होम फायनात्म लि.चे प्रधिकृत अधिक करेल्ट – ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिवरणी या सिक्युरीटावडेशन अण्ड रिक-स्ट्रकान ऑफ फिनात्मिवल (एम) च्या उप-खंड (४) (वापुठे कावरा म्हणू संदर्भिते २०९५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंट्र कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाती दिलेल्या म सरफायसी कावदांतर्गत प्रतिभूत ऋणको आहे आणि सित कर्जतंदार/सह - कर्जदार/ क्र क्रजवार/सह प्रत करण्याचे आवाह त्याखातीरीक खाली दिलेत्या कर्जदारंग्याचा माहितीच्या अ कर्जदार/सह - कर्जदार/ ह सुनंदा रितेश राउत, तेरीक सुदेश राउत, विमल मुद्देश राउत्त/ एसए९०सीओएलओएनएस०००००५०७७९३४/ नामपू स्इचना, म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार/सह - कर्ज सह - कर्जदारावित्द्य, वा दर्घीवित्याप्रमाणे एक्रूण थकवार्स पुडील व्याठासह अदा करण्यात अयारवी झाल्यास, माह २३(४) अंतर्गत अधिनियम आणि याखाली वावित्येल्या प्रहम भरत्यातात्यदेर्धी किंत्वा या माणी त्रस्तांतीर कार्या रक्तम भरत्यातात्यदेर्धी किंता वा मागीत हस्तांतीर करण्या रक्तम भरत्यांतर सदर तारणाची पूर्वता केली जाठ का कर्या	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना ल स्वाक्षरीकर्त्यांना किंवा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com केंद सुच्केत करारनामा श्रीम्र साले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्तता करारनामा श्रीमती सुधा अकिल्ल दर फ्लॅटच्या एकमेव , अदलाबदल इत्यादी	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं ,२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास त्री पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व) मेल: darshan.r ना स्वर्गीय श्री. अर्थि तेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२१ रोर्जीच्य घेकार, हक व हित नकिल मिश्रा या ज क्री, भाडेपट्टा, बक्षी	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ नी भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता। , हक्क, हित, दावा, , हक्क, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, , कक, हित, दावा, पुढे कोणताही आः दुकान इ पुढे कोणताही आः दुकान इ प्रात येत आहे दुकान इ प्रात येत आहे की स्राज स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र आ वांचे मुंबई येथे १ अकिल मिश्री, मुल दार आहेत. धारक दिनांक १७ फ्टॅटमधील त्यांचे अ मुळे श्रीमती सुधा वारसाहक्क, तारण, 1
) (45.7 स्टॉक स्टॉक वेपानामध्ये वेपानामध्ये ते ति. (ह) 33528) all (East), n 10, and othe yether with th ement Rules? mporate Affairs cively referred to October 3 cively referred to October 3 civel 3 cive	(151.28) यमन 33 अंतर्गत आहे तिमाही संग गणि तोट्याच्या गि कन्स्ट्रक्शन कंपर्न कन्स्ट्रक्शन कंपर्न कन्स्ट्रक्शन कंपर कन्स्ट्रक्शन कंपर क, (दिनां क009) hway, Borlva (देव) कंप्र क, (दिनां क009) hway, Borlva क, (दिनां क009) hway, Borlva क, (देनां क009) hway, Borlva and and 1 hway, Borlva table by the set of the by the institut biligations ar and any of tatutory mod roval of the M ne Postal Ballc lay by way of re	(106.23) वम, 2015 च्या नि रूपाचा एक उतारा dia.com). नेवमां सुवार नफा ड याह याह याह विक्रम्स केवाल Limited LC059463 Express Hig shtra, Indla 91-22-6644 4 Wobsite: <u>www</u> VOTING INFO risions of Sect nended (The 4, as amended sissued by the PoD-2P/C IRE is sued EBI (Listing CSEP) (ho ceetings is sued EBI (Listing CSE)	प्रति शे-अर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) तोंद: उसरोक SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) वितिः एससर्वेजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तगरगीलवार स्वः संपूर्ण स्वरूप स्टॉक एससर्वेजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आवश्य इंड-एरस निवम/एएस नि समावोजित केले आहेत, जे लागू असेल. ढिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025 Waaree Energies Cin: L29248MH1990PL Registered Office: 602, Western Edge-I, Western Mumbal - 400066, Mehare Tel: +91-22-6644 4444, Fax: +4 Email: Investorrelations@waares.com, V NOTICE OF POSTAL BALLOT AND Members are hereby informed that pursuant to the prov applicable provisions of the Companies Act, 2013, as an Companies (Management and Administration) Rules, 201- Government of India and Circular - SEBI/HO(CFD/CFD- 2024 issued by the Securities and Exchange Board of Ind to as The Circulars, Secretarial Standard on General M Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SI Requirements) Regulations, 2015, as amended ("the LOI law, rules, circulars, notifications and regulations (in the COMPARE) A the Secretarias of India to the Subrey Sandard on General K Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SI Requirements) Hereof, for the time being in force), for st Company to transact the Business as set out below and as	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिश बॉल कस, वलपाड, विश्रूर, कृत कंपनी आहे आणि - कलम (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खरेदीसाठी ते आहे आणि माहोफिन । १३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेमासून ६० । जाऊ शकत्या नाहीत. स्तुना पाठविण्याची तेख व धकवाचि रक्कम २१.०१.२०२५ व क.२९२९५७०/- आत, संबंधित कर्जदार/ कीची रक्कम एकत्रितपणे साठी सरफावसी कलम सेवेसाठी पावले देखील वासाठी सूचना प्रकाशित	hat of the Financial n Company's webs lon behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R लिनिट क्र. ३०१ ते ३ (स. १९५६ अंतरीत नो १२, १९५६ अंतरीत नो १२ च्या कत्म, २ भणीत दता, १९५६ अंतरीत ने वा क्रा. स्वर्भेन्द्र र भणीत वना क्र. एस. ओ. ३४६१ बांधकाम आणि/किंवा म श्वाफिनकडून कर्ज मा क्वाफिस्ट्र. स्वर्भे हत्वाचित कायद्याक कार्य. एपपीए दिवांक रागे. १५.०१.२०२५ इत. हर-कर्जदाराने एकूण बन्व ताची अंमलबाजायणी क त्वा अंदर रीतीने स्चूचनेन शीलवार जाहिर विक्री ति क आणि माहोफिनद्वारे	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Hercugtet Bitt what function For and Hercugtet Bitt what function Jate: 14th February, 2025 Hercugtet Bitt what function Agata Hercugtet Bitt what function gate the the transmeter structure gate the transmeter structure gate the transmeter structure Automatic structure gate the transmeter structure Require the transmeter structure Automatic structure Automatic structure Automatic structure The transmeter structure Automatic structure Automatic structure Automatic structure Automatic structure Automatic structure Automatic structure Structure	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक भूमि अभिसंक भूमि अभिसंक हिव दिवांक : १७/०२/२०२४ भूमि अभिसंक हाय - सदरयी नोटीस प्रसिद्ध करण्मेसाठी लामणारा उर्घ हा अपीलदार यांधे कडूब वयूल करण्यात याता . हे कार्यालदार यांधे कडूब वयूल करण्यात याता . हे कार्यालय वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केतेल्या उर्धास नवाबदार राहणार नाही यांची नोद घ्याथी. ज्वाअर्थी मणप्पुरम होम फावनान्स लि.चे प्रधिकृत अधिक केत्रक – ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिकणी मा सिम्चुरीटावडेशन अप्रेड रिक-स्ट्रग्शन ऑफ फिनालियल (एस) च्या उप-खंड (४) (वापुरे कायदा म्हणू संदर्भिते २०१५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्र कर्ज देण्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या म सरफायसी कायदांतर्गत प्रतिभूत ऋणको आहे आणि सिन केत्तेल्या अधिकारांचा वापर करूप, जारी केत्तेली मागा दिवसांच्या आत पुढील व्याजासह परत करण्याचे आवाह त्याखतिरिक खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहितीच्या कर्जतेदार/सह -कर्जदार/ क कर्जदार/सह -कर्जदार/ क कर्जदार/सह -कर्जदार/ क कर्जदार/सह -कर्जदार/ क कर्जदार/सह -कर्जदार/ क कर्जदार/सह -कर्जदार/ हम सुदेश राऊत, सिंश सुदेश राऊत, विमल १ सुन्देश राऊत, सिंश सुदेश राऊत, विमल १ सुन्दा तितेन्द्र या दर्श्वविल्याप्रमाणे एकूण थकवान पुछेल त्याजासत अदा करण्यात अयरास्वी झाल्यास, माह २१(४) अंतर्गत अधिनियम आणि याहाली कानविल तर्ण्या उचलल्ली जात आहेत. युमच्या तक्षात आहं कोई की स्य हाण्याच्या तारखेपूर्धी किंवा या भागांने हस्तांतीर करण्या राकम भरत्यांतल सदर ताराणांची पूर्तता केली कर्वत (कर्ण्या कर्ला कर्ता कर्ता कर्ता के ति कर्या राकम भरत्यांतर सदर ताराणांची पूर्तना केली कर्ज का लक्षात प्या की सरफायसी कायदार्प्तया एस २१ (२३) जु	णून संदर्भ) येथील । आणि १) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना लिंक्वा स्थगित केले जाणार नाही. सही/ – । उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com केंद्र पुरुद्दा सिश्रा हे पश्चिम, पालघर – म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा श्रीमती सुधा अकिल दर फ्लॅटच्या एकमेव	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं ,२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व दहिसर (पुर्व देवेला ब्रि. अनि गेरे, नालासोपारा (यापुढे सदर फ्लॅट मार्च, २०२३ रोजीच्य घेकार, हक्क व हित नकिल मिश्रा या ज क्री, भाडेपट्टा, बक्षी वास त्यांनी सदर सूच	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , तक, हित, दावा, , तक, हित, दावा, , तक, हित, दावा, , तक, हित, दावा, पुढे कोणताही आ दर्शनद् दुकान इ प्रिता स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र मा बांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत. धारक दिनांक १७ पल्टॅमधील त्यांचे अ मुळे श्रीमती सुधा वारसाहक्ष, तारण, 1 , दावा, मागणी अस
) (45.7: स्टॉक स्टॉक बेपानामध्ये वेपानामध्ये ते ति. (ह) 33528) all (East), n 10, and othe geher with the memt Rules? porate Affairs porate Affairs porate Affairs porate Affairs of Company dD Isciosuri their applicable lifection(s) of the ot Notice date emote e-voting	(151.28) समन 33 अंतर्गत आहे तिमाही संग कन्स्ट्रन्सन कंपने क-स्ट्रन्सन कंपने क. (दिनांक009) hway, Borlva 400, 	(106.23) मम, 2015 च्या नि रूपाचा एक उतार dia.com). नेवमां तुसार नफा ड मेवमां तुसार नफा जितमार नफा	प्रति शे.अर कमाई (असाधारण वस्तूंगंत) (इ. १००/- प्रत्वेकी) मूलभूत आणि पातळ (इ. मध्ये) नोंद: उगरोक SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) वितिथ एक्सवेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही समाप्त निकालांच्या तपशीलवार स्वः संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सवेंजवर वेबसाइट्स उपलब्ध आहे. (www.bseind # - अपवादात्मक आणि/किंता असाधारण आयटम इंड-एएस नियम/एएस दिकाण : मुंबई दिकाण : मुंबई दिनांक: 14/02/2025 Cin: L32248MH1990PL Registered Office: 602, Western Edge-I, Western Mumbal - 400066, Meharer Tel: +01-226644 4444, Fas: +4 Emergies Cin: L32248MH1990PL Registered Office: 602, Western Edge-I, Western Mumbal - 400066, Meharer Tel: +01-226644 4444, Fas: +4 Email: Investorrelations@waerse.com, N NOTICE OF POSTAL BALLOT AND N Members are hereby informed that pursuant to the prov applicable provisions of the Companies Act, 2013, as an Companies (Management and Administration) Rules, 2014 General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, Government of India and Circular - SEB/HO/CCFD/CFD/C2024 Companies (Management and Administration) Rules, 2014 General Kandard on General Me Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SI Requirements) Regulations, 2015, as am ended ("the LOI law, rules, circulars, notifications and regulations (in re-	sults are available www.kiduja.com) d of Directors of IITED RIA stor ए विंग, कनाकिया बॉल ऊस, चल्ल्पाड, व्रिश्हर, कृत कंपनी आहे आणि - कल्पा (१) च्या खंड) दिनांक १८ डिसेंबर, सस्थानांच्या खोरीसाठी ते आहे आणि माहोफिन ११३(२) अंतर्गत प्रदान नेच्या तारखेपासुन ६० र जारू शफल्या नाहीत. स्लूना पाठविण्याची रिख व धकवाकी रक्कम २१.०१.२०९५ व क.२९१५७०/- भात, संबंधित कर्जदार/ कीची रक्कम एकत्रितपणे साठी सफावसी कलम सेयेसाठी पाछले देखीलि वासाठी सूचना प्रकाशित त्या खर्चासह संपूर्ण देव । इतर कोणत्याही प्रकारे	hat of the Financial n Company's webs lon behalf of the B KIDUJA INDIA Ashish D. JA Managing D R लिनिट क्र. ३०१ ते ३ (स. १९५६ अंतरीत नो १२, १९५६ अंतरीत नो १२ च्या कत्म, २ भणीत दता, १९५६ अंतरीत ने वा क्रा. स्वर्भेन्द्र र भणीत वना क्र. एस. ओ. ३४६१ बांधकाम आणि/किंवा म श्वाफिनकडून कर्ज मा क्वाफिस्ट्र. स्वर्भे हत्वाचित कायद्याक कार्य. एपपीए दिवांक रागे. १५.०१.२०२५ इत. हर-कर्जदाराने एकूण बन्व ताची अंमलबाजायणी क त्वा अंदर रीतीने स्चूचनेन शीलवार जाहिर विक्री ति क आणि माहोफिनद्वारे	with the Stock Exchange under Regulation 33 of 3 Requirements) Regulations, 2015. The full form on the BSE website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Website (www.bseindia.com) and on For and Place: Mumbai Date: 14th February, 2025 Webview, 2025 Webvit geview, 2025	प्रसिद्ध केहती आहे. नाशिक श्रुमि अभिरांक हवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ शरिक दिवांक : १७/०२/२०२४ हांच वांक्य वृत्ताप्रसाद केरेग्राया वांक्य हा अपीतदार यांचे कडूब वयूत करण्यात याता . कार्यात्म वृत्ताप्रसात नोरीक प्रसिद्ध केरोत्या उर्छा हा अपीतदार यांचे कडूब वयूत करण्यात याता . कार्यात्म वृत्ताप्रसात नोरीक प्रसिद्ध केरोत्या उर्छा हा अपीतदार यांचे कडूब वयूत करण्यात याता . कार्यात्म वृत्ताप्रसाद नोरीक प्रसिद्ध केरोत्या उर्छा ज्वाअर्थी मणप्पुम होम फायनात्म लि.चे प्रधिकृत अधिक करेल्ट – ६८०५६७ आणि भारतातील विविध ठिवरणी या सिक्युरीटावडेशन अण्ड रिक-स्ट्रकान ऑफ फिनात्मिवल (एम) च्या उप-खंड (४) (वापुठे कावरा म्हणू संदर्भिते २०९५ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंट्र कर्ज देग्याच्या व्यवसायात आहेत आणि खाती दिलेल्या म सरफायसी कावदांतर्गत प्रतिभूत ऋणको आहे आणि सित कर्जतंदार/सह - कर्जदार/ क्र क्रजवार/सह प्रत करण्याचे आवाह त्याखातीरीक खाली दिलेत्या कर्जदारंग्याचा माहितीच्या अ कर्जदार/सह - कर्जदार/ ह सुनंदा रितेश राउत, तेरीक सुदेश राउत, विमल मुद्देश राउत्त/ एसए९०सीओएलओएनएस०००००५०७७९३४/ नामपू स्इचना, म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार/सह - कर्ज सह - कर्जदारावित्द्य, वा दर्घीवित्याप्रमाणे एक्रूण थकवार्स पुडील व्याठासह अदा करण्यात अयारवी झाल्यास, माह २३(४) अंतर्गत अधिनियम आणि याखाली वावित्येल्या प्रहम भरत्यातात्यदेर्धी किंत्वा या माणी त्रस्तांतीर कार्या रक्तम भरत्यातात्यदेर्धी किंता वा मागीत हस्तांतीर करण्या रक्तम भरत्यांतर सदर तारणाची पूर्वता केली जाठ का कर्या	णून संदर्भ) येथील । आणि ?) कुमारी ।ग यांच्या दरम्यान जीचे मुळ करारनामा र पोलीस ठाणे येथे न तक्रार नोंद केली बक्षीस, अदलाबदल त्यांनी सदर सूचना (कंवा स्थगित केले जाणार नाही. सही/- र उच्च न्यायालय) मेंट, एस.व्ही. रोड, , मुंबई-४०००६८. ta@gmail.com केल सुबेदार मिश्रा हे पश्चिम, पालघर- म्हणून संदर्भ) येथील निधन झाले, त्यांच्या मेश्रा व मुलगी प्रिया नोंद मुक्ता करारनामा श्रीमती सुधा अकिल दर फ्लॅटच्या एकनेव , अदलाबदल इत्यादी । प्रकाशन तारखेपासून कर्त्यांना खाली नमुद	गुढे संदर फ्लॉट म , विक्रेता, एक भा खरेदीदार, अन्य भ नोव्हेंबर, १९९१ रं ,२५ अतंर्गत दहिस् विल्याची ऑनलाइ ग, विक्री, भाडेपट्टा, मागणी असल्यास ती पुराव्यांसह खाल असे दावा त्याग प विचारात घेतला मार रिटा (वकीत .२, नवरोज अपार्ट दहिसर (पुर्व दृहिसर (पुर्व दृतिसर (पुर्व दृतिसर (पुर्व दृतिसर (पुर्व दृतिसर (पुर्व दृतिसर (पुर्व दृत् , नवरोज अपार्ट मार्च, २०२१ रोजीच्य घेकार, हक व हित गकिल मिश्रा या ज क्री, भाडेपट्टा, बक्षीग् या स्वालील स्वाक्षर्स ह खालील स्वाक्षर	ा मुंबई उपनगर (य सवाला कन्स्ट्रक्शन के.पी. एन. कुट्टी, ९/९१ चे दिनांक ? जार क्र. २०७३८ - २ ती भाग प्रमाणपत्र ह यदेशीर वारसदार, ता , तक, हित, दावा, , तक, हित, दावा, , तक, हित, दावा, , तक, हित, दावा, पुढे कोणताही आ दर्शनद् दुकान इ प्रिता स्टेटस, निळे .मी. बिल्टअप क्षेत्र मा बांचे मुंबई येथे १ अकिल मिर्था, मुल दार आहेत. धारक दिनांक १७ पल्टॅमधील त्यांचे अ मुळे श्रीमती सुधा वारसाहक्ष, तारण, 1 , दावा, मागणी अस

Payable to Him	
 Ratification Of The "Waaree-Employee Stock Option Plan 2021" Special R ("ESOP 2021"/ "Plan"). 	tesolution

In accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot ("Notice") on Friday, February 14, 2025 through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with Company / Depositories and whose names appeared in the

संमेलनाच्या						
धर्तीवर		THE GAEKWAR M CIN NO. L17120MH1949 REGD. OFFICE: 2/2 New Sion CHS, Swami Sindhi Colony, Sion West, N tet of the Statement of Unadited Financial Results	PLC007731 Vallabhda Iumbai 400	us Marg, R 0 022.	oad No 24	 ''
राजधानीतून			1		Quarter	
कवितासंग्रह	Sr No.	Particulars	Ended		Ended 31.12.2023	Ended
कावतासंग्रह					Unaudited	
प्रकाशित	1	Total Income from Operations	-	-	-	-
Administre	2	Net Profit /(Loss) for the period before Tax Net Profit /(Loss) for the period after Tax	(110.25) (110.25)	(109.46) (109.46)	· · ·	(411.76) (411.76)
टोणे स्टब्स •	4	Equity Share Capital	200	200	200	200
होणे स्तुत्य :	5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-		-	(7217.4)
उदय सामत	6	Earnings Per Share of Rs 10/- each				
नवी दिल्ली, दि.१४ :		(after Extraordinary items) (a) Basic	(5.513)	(5.473)	(3.905)	(20.588)
राजधानी दिल्लीत राहून		(b) Diluted	(5.513)	(5.473)	(3.905)	(20.588)
राजधाना दिल्लात राहून दिल्लीतील मराठी माणूस		s: he above is an extract of the detailed format of G k Exchange under Regulation 33 of the				

Stock Exchange under Requirements) Regulatior available on the Stock Exc (gaekwarmills1928@gmai

Place : Mumbai. Date: 12th February,

सर्वसामान्य जनतेस येथे स फ्लॅट क्र.बी/३०४, ३रा इमारत, सी.एस. रोड क्र.५ क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.१ नोंदणी उप-जिल्हा मुंबई जागेचे मालक आहेत.

माझ्या अशिलाकडून मेसस सुजाता एन. कुट्टी व २) झालेला नोंद दस्तावेज क्र.प हरवला आहे आणि याबाब दिनांक २६ नोव्हेंबर, १९९ आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर याबा इत्यादी स्वरुपात काही अ प्रकाशन तारखेपासून १५ 1 खाली नमुद केलेल्या पत्त्य आहेत असे समजले जाईल

	दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायाल
	दुकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट, एस.व्ही.
ठिकाण: मुंबई	दहिसर (पुर्व), मुंबई-४०००
दिनांक: १५.०२.२०२५	ईमेलः darshan.rita@gmail.c

सर्वसामान्य जनतेस येथे र फ्लॅट क्र.३०३, बी विंग ४०१२०९, क्षेत्रफळ ४९. जागेचे मालक होते.

स्वर्गीय श्री. अकिल सुबे पश्चात त्यांची पत्नी श्री**र्त अकिल मिश्रा** हे कायदेर्श

नोंदणी **क्र.वसई६-३१०५**-मार्फत मुलगा व मुलगी यांग मिश्रा यांच्या नावे मुक्त मालक झाल्या आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्ल स्वरुपात काही अधिकार, ह पंधरा (१५) दिवसात अ केलेल्या पत्त्यावर संपर्क क

अन्यथा असे दावा अस्तित

	(101)
	दर्शनकुमार रिटा (वकील उच्च न्यायालय)
	दुकान क्र.२, नवरोज अपार्टमेंट, नॉथर्न हाईटस् समोर,
ठिकाण: मुंबई	्र एस.च्ही. रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.
दिनांक: १५.०२.२०२५	ईमेलः darshan.rita@gmail.com

1 Y	VADILAL	DAIR	Y INTE	RNA	TIO		тр	1				ENDE	D 31ST DE	ECEMBER,	2024.			De la Leith)			Cut-Off Date. A copy te investors section,	on the website of the	
	Registered Office : P							-					1 4	Quarter Ended		Nine mont		Rs. in Lakh)				at www.bseindia.com	
			esults for the						SI.	Part	icular	8		30/09/2024	31/12/2023	31/12/2024		Audited for the year		nd on the website of i avote.linkintime.co.in.		.e. MUFG Intime India	Private Limited (F
	ondatica i n			egeenter	chaca		(Rupees in Lacs)	1 *	No.	i ui t	louiui			(Unaudited)				ended				lue of share registere	ad in the name of
				(unaudited		T	1 IL										31/03/2024				07, 2025. Members w	
Sr. No.	Part	ticulars			Quarter	Nine Month	S Year Ended (Audited)		1. Tota	al Income from o	operations		86.78	60.39	186.23	1219.84	223.72	1,061.16	shares after th	he cut-off date, shoul	ld consider this notic	e for information purp	ose only.
NO.				nded 12/2023 3	ended	Ended 31/12/2024	. ,			fit / (Loss) for th												ne India Private Limite	
	Total Income from Oper	rations		459.10	368.03	1762.40		1 11		eptional and/or			(8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52				lease note the following	ng e-voting period:
2	Net Profit for the period	d (before Tax,		-134.36	-90.46	-252.63		1 11		riit / (Loss) for th ceptional and/or			(8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52		for eligibility to vote		ruary 07, 2025	
	and Extraordinary Items	,					175.00			Profit / (Loss) f			(0.00)	0,81	1/929	(0.00)	107.77	200.02		ent of e-voting per		bruary 17, 2025, at 0	. /
	Profit before Extraordina Net Profit for the period			-134.36	-90.46 -57.44	-252.36	-175.29			er Exceptional a			(8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52		of e-voting period		arch 18, 2025, at 05:	
	and Extraordinary items			-110.41	-57.44	-207.90	-178.03			al Comprehensi												ng not later than 05:00 ng which it will be stric	
5	Total Comprehensive In	come for the		-107.03	-46.16	-200.62	-183.46			er tax) and Othe												sabled by RTA upon a	
	[Comprising Profit / (Los and Other Comprehensi	ive income (a	after tax)]							ertax)]	Compion	SISIVE INCOME	(8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52	period. Once i	the vote is cast, men	nbers will not be allow	wed to change it subs	equently.
6	Paid -Up Equity Share	Capital		319.42	319.42	319.42	319.42	(alusi lax) (0.03) (0.03) (1923 (0.00) (0.17) 20032					re requested to registe										
	(Face Value Rs. 10 Ear Reserves (excluding Re		2000(2)				321.76	4 11		serves (excludir									of shares held	by them in electron	ic form with the Dep	ository through their D	Depository participe
	as shown in the Audited			-	-		321.70			shown in the Au	dited Balan	e Sheet of the						(40 500 54)				te of Practice No. 24	
	previous year						_			vious year mings Per Shar	o (of Do. 1/							(49,539.51)				signated Partners of M "Scrutinizer") for condu	
	Earnings Per Equity Sh (1) Basic	are:		-3.46	-1.80	-6.51	-5.57			rnings reronar itinuing and disc										cess in a fair and tra		Scruunizer) for condu	ncring the Postal Da
	(1) Dasic (2) Diluted			-3.46	-1.80	-6.51		¦ ∎I	1.	Basic:			(0.17)	0.2	3.52	(0.11)	3.10	5.56			•	the Company ("the Cl	hairman") or any o
Notes:	.,		I		1.00	1 0.01	0.0,	1 IL		Diluted:			(0.17)	0.2	3.52	(0.11)	3.10	5.56	person authori	ized by the Chairman	and the result will be	e announced within tw	o working days i.e
1) The	e above financial results l	have been rev	viewed by the Audit (Committee a	at it's meetir	ng held on 14th	n February, 2025		NOTES:								0.00004.01					laced on the website	
and dat	d the same have been ap te and have been subject	proved and to ted to the lim	taken on record by the nited review by the sta	ne Board of I tatutory audi	Directors at itors of the (their meeting h company.	neid on the same			ove is an extract Iges under Reg									www.waaree.c	<u>xom</u> and shall be com	municated to BSE, NS	SE and RTA for publish	ning on their respec
2) Con	nsidering the seasonal r	nature of busi	iness i.e. Ice cream	whereby rev	venuues do	not necessaril	ly accrue evenly			ty Financial Res										oting to quating allo	ago rofor to the Noti	ce of postal ballot dat	nod January 20-0
	er the year, the results of e Company operates wi						all of ice cream	2	2. The abo	ve results were	reviewed by	the Audit Com	nmittee and ap	proved by the l	Board of Direc	tors at its me	sting held on	13th February,				please refer the Frequ	
and	d frozen desserts. As suc	h company's	business falls under	the single b	Sullies mai Susiness seg	gment in contex	at of Ind AS 108-			he same can ak							0					areholders available a	
	erating Segments.	ndina neudau	we nated have been		(malanaified		onnani to make					• . Ski	96 0								stavote.linkintime.co.i	<u>n/</u> orcall on +91 22	4918 6000 or writ
	e figures for the correspo m comparable.	onaing previo	us period nave been	1 regrouped/			•					2828		50					enotices@in.n	npms.mufg.com.		For Waar	ree Energies Limi
					For Vadila	al Dairy Intern	ational Limited Sd/-		Place : M	lumbai			16E	FU	R STERLI		HGENST	S LIVITED SD/-				P.I.	5 Ob
						Shal						1302-070K72	2133 iki									Rajes	sh Ghanshyam G
						Oliai	llesh R. Gandhi)ate · 14	1 02 2025		1	339C	SANK	ARAN VE	VKATA SH	RRAMANI		Data: Eabrus	ov 14 - 2025	Cr	mnany Coordany &	Compliance Off
	: Mumbai						aging Director		Date : 14	.02.2025			374. 374.	SANK	ARAN VE	NKATA SU	BRAMAN	ian (m.d.)	Date: Februa Place: Mumb		Co	ompany Secretary &	Compliance Offic M.No-A346
	: Mumbai 14-02-2025					Man			AND ALLI	IED PRODUC	ts limite		274	SANK	(ARAN VE	NKATA SU	BRAMANI			al		ompany Secretary &	
Date :	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1	980PLC062	2779			Man RIS Registered Office Matunga, Mun Statement o	naging Director DIN:01963172	STEEL A CIN: L15310 ot-514B, Ama phone No: 02 udited Finan	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23481267,	IED PRODUC 064563 Massani Road, Roa , Email Id: <u>Info@rik</u> s for the Quarter a 2024.	d No 32 Khai shabhdighasta Ind Nine Mon	ED ta Collage, tel.com ths ended (Rs. In Lacs)				Off : 307	, Arun Cl	Lah cin nambers, T	oti Overs	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40	ited 543 0034. Tel. No	o. +91-22-405	M.No-A34
Date : NNIUR	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L999999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Read	980PLC062 No.11, Vija Thane 400	2779 Ny Vilash Tores Buil 0615.	lding,		Man RiS Registered Office Matunga, Mur Statement o Statement o	HABH DIGHA BIN:01963172 HABH DIGHA HABH DIGHA HABH DIGHA HABH JGRA HABH JGRA	STEEL A CIN: L15310 ot-514B, Ama phone No: 02 udited Finan 31* D	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23481267, Incial Results	IED PRODUC 064563 Massani Road, Roa , Email Id: <u>Info@rik</u> s for the Quarter a 2024.	d No 32 Khaik shabhdighasta and Nine Mon arter Ended	ED Ha Collage, Hel.com ths ended		HOE		Off : 307	, Arun Cl	Lah CIM nambers, T w.lahotiov	Oti Overs oti Overs N : L74999MH Vardeo Road. I	a seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 40 :-mail: invest	ited 143 0034. Tel. No or@lahotiov	o. +91-22-405	M.No-A34 500109 (Rs. In Laki
Date : NNIU	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE	980PLC062 No.11, Vijay Thane 400	2779 vy Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU	lding, UDITED		Man RIS Registered Office Matunga, Mun Statement o	haging Director DIN:01963172 CHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi mbal -400019; Telej of Standalone Unas	STEEL A CIN: L15310 ot-514B, Ama phone No: 02 udited Finan 31* D	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23481267, Incial Results	IED PRODUC 004563 Masani Road, Roa Email kt: <u>Info@rin</u> 5 for the Quater a 024. For the Qua 31-Dec-	d No 32 Khali shabhdighasta and Nine Mon arter Ended 31-Dec-	ED the Collage, <u>the ended</u> (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec-		HOE		Off : 307	, Arun Cl	Lah CIM nambers, T w.lahotiov	Place: Mumber oti Overs N: 1.74999MH Yardeo Road. I Yerseas.com E	ai 5eas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 i-mail: invest	ited 43 0034. Tel. No or@lahotiov	o. +91-22-405 erseas.com	M.No-A34 500100 (Rs. In Lak D
Date : NNIU	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L999999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Read	980PLC062 No.11, Vijay Thane 400	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU R ENDED 31-1	lding, UDITED 12-2024		Man RiS Registered Office Matunga, Mur Statement o Statement o	haging Director DIN:01963172 CHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi mbal -400019; Telej of Standalone Unas	STEEL A CIN: L15310 ot-514B, Ama phone No: 02 udited Finan 31* D	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23481267, Incial Results	IED PRODUC 064563 Masani Road, Roe Senal K: Info@rija Setor the Quarter a 024. For the Qua 31-Dec- 2024	d No 32 Khali shabhdighasta antar Ended 31-Dec- 2023	ED sa Collage, <u>el.com</u> the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024		HOE	Regd	Off : 307 Web:	, Arun Cl	Lah CIN nambers, T w.lahotiov 3 Months	Place: Mumber oti Overss 'ardeo Road. 'erseas.com E STANDALONE Year to date figures for the current	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3	ited 643 0034. Tel. No or@lahotiov 3 Months	o. +91-22-405 erseas.com CONSOLIDATE Year to dato figures for the current	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding
Date : NNIUR Mit Flat I NT OF AL RES	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE	980PLC062 No.11, Vijay Thane 400	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU R ENDED 31-1	lding, UDITED	5)	Man RIS Registered Office Metunga, Mun Statement o Statement o	aging Director DIN:01963172 SHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi mbal -400019; Teley of Standalone Una PARTIC	STEEL A CIN: L15310 51-514B, Ama phone No: CO udited Finan 31* D ULARS	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23481267, Incial Results	IED PRODUC 064563 Masani Road, Roe Email Mc: Info@rin s for the Quarter a 024. For the Qua 31-Dec- 2024 Unaudited	d No 32 Khai shabhdighaan and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited	ED la Collage, leicom the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited		HOE		Off : 307 Web:	, Arun Cl site : ww	Lah CIN nambers, T w.lahotiov 3 Months Ended	Place: Mumber oti Overs V : L749999MH1 'ardeo Road, I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended	ai 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended	o. +91-22-40; erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended
Date : NNIU	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (301.12.2024) (Year to data Figures/	lding, UDITED 2-2024 (Rs. In Lakh: Quarter ended	<u>s)</u>	Man RIS Registered Office Metunge, Mur Statement o SR. No 1 Total Incom	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pli mbal -400019; Teley di Standalone Una PARTIC PARTIC	STEEL A CIN: L153101 5148, Ama phone No: 02 Udited Finan 314 D ULARS	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23481267, Incial Results	IED PRODUC 064563 Masani Road, Roe Senal K: Info@rija Setor the Quarter a 024. For the Qua 31-Dec- 2024	d No 32 Khali shabhdighasta antar Ended 31-Dec- 2023	ED sa Collage, <u>el.com</u> the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024		HOE	Regd	Off : 307 Web:	, Arun Cl site : ww	Lah CIM nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024	Place: Mumber oti Overs V: L749999MH ardeo Road, I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024	ai 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024	o. +91-22-403 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024	M.No-A346 500100 (Rs. In Lakh D Corresponding 3 months ended 31-12-2023
Date : NNIUI Off: Flat I ENT OF	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE	980PLC062 No.11, Vijay , Thane 400 AND CON QUARTIE Quarter ended 31-12-2024	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATEAL CENDED 3161 (31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending)	lding, UDITED 12-2024 (Rs. In Lakh Quarter ended) 31.12.202	s) 13	Registered Office Maturage, Mur Statement o Statement o 1 Total Incom 2 Net Profit/	aging Director DIN:01963172 SHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi mbal -400019; Teley of Standalone Una PARTIC	STEEL A CIN: L15310 2+5148, Ama 2+5148, Ama 2+5148, Ama 31* D 31* D ULARS 5 5	AND ALLI, MH1991PLCC ar Kuni, R P 22-23481267, Cial Results December, 2	IED PRODUC 064563 Masani Road, Roe Email tic: Info@rif S for the Quarter a 8024. For the Qua 31-Dec- 2024 Unaudited 31.09	d No 32 Khai shabhdighaan and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited	ED la Collage, leicom the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited	<u>,</u>	HOL	Regd Particula	Off : 307 Web:	, Arun Cl	Lah CIN nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	Place: Mumber oti Overs V: L749999MH ardeo Road, I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	ai 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	o. +91-22-403 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited
Date : NNIUA Off: Flat I AL RES Particu	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road F STANDALONE SULTS FOR THE	980PLC062 No.11, Vijay , Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU RENDED 31-1 (31.12.2024) (Year to date Figures/ Previous Year Ending) Un-Audited	lding, UDITED 12-2(024 (Rs. In Lakh Quarter ended 31.12.202 Un-Audite	s) 13	Man RIS Registered Office Metunge, Mun Statement o Statement o Statement o I Total Incom No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit /	aging Director DIN:01963172 SHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi mbal -400019; Teley d Standatone Una PARTIC ne from Operation (Loss) for the per the scaeptional and (Loss) for the per	STEEL / CIN: L193101 st-514B, Ama phone No: O uudited Finan 31* D ULARS s od of of Extraordi iod before ta	AND ALLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23491267 ncial Results Secember, 2 December, 2 December, 2 Mary items) ax	IED PRODUC 064563 Meseni Road, Roe Emeil kd: Info@rin s for the Quarter a 0024. For the Qua 31-Dec- 2024 Unaudited 31.09	d No 32 Khai shabhdighasta and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76	D ta Collage, tel.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudhed 83.61	Total	income from	Regd Particula operations	Off : 307 Web:	, Arun Cl site : ww	Lah CIM nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024	Place: Mumber oti Overs V: L749999MH ardeo Road, I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024	ai 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024	o. +91-22-403 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024	M.No-A34 500100 (Rs. In Lakt D Corresponding months ended 31-12-2023
Date : NNIUI Off: Flat I ENT Of AL RES Particu	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road F STANDALONE SULTS FOR THE sulars perations	980PLC062 No.11, Vijay , Thane 400 AND CON QUARTIE Quarter ended 31-12-2024	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATEAL CENDED 3161 (31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending)	lding, UDITED 12-2024 (Rs. In Lakh Quarter ended) 31.12.202	s) 13	Registered Office Matungs, Mur Statement o Registered Office Matungs, Mur Statement o R. No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (after Exce)	aging Director DIN:01963172 SHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pir hel -400019; Telej of Standalone Unas PARTIC ne from Operation (Loss) for the peri , Exceptional and (Loss) for the peri Dional and/or Ex	STEEL A CIN: L193101 st-514B, Ama phone No: 02 uddited Frinan 31* D ULARS	AND ALLI MH1991PLCO Trun, R P 22-23461267, cial Results December, 2 inary items) ax tems)	IED PRODUC 064563 Meseni Road, Roe Emeil kd: Info@rin s for the Quarter a 0024. For the Qua 31-Dec- 2024 Unaudited 31.09	d No 32 Khai shabhdighasta and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76	D ta Collage, tel.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudhed 83.61	Total	income from Profit / (Los	Regd Particula operations s) for the p	Off:307 Webs rs	, Arun Cl site : ww	Lah cin nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22	Place: Mumbrie oti Overs ardeo Road. erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97	o. +91-22-405 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31
Date : NNIUR Off: Flat I ENT OF AL RES Particu e from Op (Loss) for	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE sulars perations the period (before Tax,	980PLC062 No.11, Vija; Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AL RENDED 31-1 (31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00	Iding, UDITED 252(0)24 (Rs. In Lakh: Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00	s) 13	Registered Office Metungs, Mur Statement o Statement o R. No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (after Exce) 4 Net Profit /	aging Director DIN:01963172 BHABH DIGHA a: 1, Floer-GRD, Pil mel =400019; Telej of Standalone Una PARTIC PARTIC (Loss) for the peri t, Exceptional and (Loss) for the peri t, Exceptional and/or Exc (Loss) for the peri	STEEL A CIN: L153101 st-5148, Ama phone No: C0 udited Finan 314 D ULARS ULARS od /or Extraordi iod before to traordinary if iood after tax	AND ALLI IMH1991PLCo ar Kunj, R P 2223481267 ncial Results Jecember, 2 inary items) ax tems)	IED PRODUC 064563 Masani Road, Roa Email K: Into@rin to the Quarter a 0224. For the Qua 31.Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02)	d No 32 Khai shabhdigheat and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00)	ED a Collage, el.cem the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05)	Total	income from	Regd Particula operations s) for the p	Off:307 Webs rs	, Arun Cl site : ww	Lah CIN nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	Place: Mumber oti Overs V: L749999MH ardeo Road, I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	ai 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	o. +91-22-403 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	M.No-A34 500100 (Rs. In Lakt D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited
Date : NNIUI Off: Flat I ENT OF AL RE Particu e from Op (Loss) for and/or E	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE Perations the period (before Tax, chraordinary flems)	980PLC062 No.11, Vijay , Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU RENDED 31-1 (31.12.2024) (Year to date Figures/ Previous Year Ending) Un-Audited	lding, UDITED 12-2(024 (Rs. In Lakh Quarter ended 31.12.202 Un-Audite	s) 3 3 4 4	Man RIS Registered Office Metunga, Mur Statement o Statement o SR No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (after Exce) 4 Net Profit / (after Exce)	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pim bel =400019; Teley of Standalone Una PARTIC ne from Operation (Loss) for the peri , Exceptional and (Loss) for the peri pional and/or Ex (Loss) for the peri pional and/or Ex	STEEL A CIN: L153101 >+514B, Ama udited Finan 314 D ULARS ULARS	AND ALLI IMH1991PLCC ar Kunj, R P 2223461267 icial Results Jecember, 2 inary items) inary items) items)	IED PRODUC 064563 Masani Road, Roe Email Ki: Indefri to the Quarter a 0224. For the Quarter a 0224 Unaudited 31.09 (51.02)	d No 32 Khais shabhdighesta and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00)	ED a Collage, eLcom the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec 2024 Unaudited 83.61 (20.05)	Total	income from Profit / (Los	Regd Particula operations is) for the presence of the presence	Off: 307 Web: rs veriod (be	, Arun Cl site : ww	Lah CIN nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43	Place: Mumbi oti Overss ardeo Road. erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22	o. +91-22-405 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05
Date : NNIUR Off: Flat I ENT OF AL RES Particu te from Op (Loss) for and/or E) (Loss) for	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE sulars perations the period (before Tax,	980PLC062 No.11, Vija , Thane 400 AND CO- QUARTE ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AL RENDED 31-1 (31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00	Iding, UDITED 252(0)24 (Rs. In Lakh: Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00	s) 3 3 4 4	Man RiS Registered Office Matunga, Mur Statement o Statement o R No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (after Exce) 4 Net Profit / (after Exce) 5 Total Comp	aging Director DIN:01963172 CHABH DIGHA as: 1, Floor-GRD, Pir mbal -400019; Telej of Standalone Unas PARTIC ne from Operation (Loss) for the peri- tional and/or Ext (Loss) for the per- ptional and/or Ext (Loss) for the per- ptional and/or Ext (Loss) for the per- ptional and/or Ext	STEEL A CIN: L15310 51514B, Ama bhome No: Cù udited Finan 31* D ULARS ULARS s od of of Extraordi iod before t traordinary it iod after tax raordinary it for the peri	AND ALLLI MH1991PLC0 ar Kunj, R P 22-23461257 ncial Results December, 2 inary items) ax tems) is tems) is tems) is	IED PRODUC 04583 Masani Road, Roa Email kt: <u>into@rit</u> for the Quarter a 0024. 31-Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (74.93)	d No 32 Khai shabhdigheat and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00)	ED a Collage, el.cem the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05)	Total Net Net	income from Profit / (Los	Regd Particula operations (s) for the peri- Extra Extrao	Off: 307 Webs rs beriod (bes rdinary items od (before	Arun Cl site : ww ore Tax ') Tax after	Lah cin nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22	Place: Mumbrie oti Overs ardeo Road. erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97	o. +91-22-405 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85	M.No-A34 500100 (Rs. In Lakt D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31
Date : NNIUR Dff: Flat I ENT OF AL RE Particular (Loss) for ptional and (Loss) for ptional and	14-02-2025	980PLC062 No.11, Vija , Thane 400 AND CON QUARTE ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AL (X ENDED 37-1 ((31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99	lding, UDITED 2-52024 (Rs. In Lakh ended 3.1.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85	s) 3 3 4 4	Registered Office Matunga, Mur Statement o R. No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (after Exce) 4 Net Profit / (after Exce) 5 Total Comp [Comprising	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pim bel =400019; Teley of Standalone Una PARTIC ne from Operation (Loss) for the peri , Exceptional and (Loss) for the peri pional and/or Ex (Loss) for the peri pional and/or Ex	STEEL A CIN: L153101 5148, Ama phone No: CO udited Finan 314 D ULARS ULARS s od for Extraordi for Extraordi for Extraordi for the perior for the perior	AND ALLI MH1991PLCC ar Kunj, R P i zc23481267 ncial Results Jecember, 2 inary items) ax tems) tems) iod (after tax) a	IED PRODUC 04583 Masani Road, Roa Email kt: <u>into@rit</u> for the Quarter a 0024. 31-Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (74.93)	d No 32 Khai shabhdigheat and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00)	ED a Collage, ele.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (43.96)	Total Net Exce	income from Profit / (Loss) profit / (Loss) profit / (Loss)	Regd Particula operations s) for the peri- Extra Extrao	Off: 307 Web: rs beriod (be rdinary items od (before od (before	Arun Cl site : ww ore Tax ") Tax after ")	Lah cit nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43	Place: Mumbrie Oti Overs N: L749999HH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95	ai Seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22	o. +91-22-405 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09	M.No-A34 500100 (Rs. In Lakt D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : NNIUI Off: Flat I ENT OF AL RES Particu e from Op (Loss) for jtional and (Loss) for jtional and (Loss) for jtional and	14-02-2025	980PLC062 No.11, Vija , Thane 400 AND CON QUARTE ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (R ENDED 31-1 ((31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99	lding, UDITED 2-2024 (Rs. In Lakh: Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00 -0.85	s) 3 3 4 4	Man RIS Registered Office Metunga, Mur Statement o Statement o Sta	aging Director DIN:01963172 BHABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi mbal 400019; Telay f Standalone Una PARTIC ne from Operation (Loss) for the peri pional and/or Ex (Loss) for the peri pional and/or Ext (Loss) for the peri pional and/or	STEEL A CIN: L15310 1-518, Ama phone No: Cd udited Finan 314 D ULARS ULARS ULARS s od for Extraordinary if iod after tax raordinary if in the period e (after tax)	AND ALLI IMH1991PLC0 ar Kunj, R P 2223481267 ncial Results Jecember, 2 inary items) ax tems) is tems) is tems) is tems) is	IED PRODUC 04583 Masani Road, Roa Email kt: <u>into@rit</u> for the Quarter a 0024. 31-Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (74.93)	d No 32 Khai shabhdigheat and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00)	ED a Collage, el.cem the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05)	Total Net Exce Net	income from Profit / (Loss) Profit / (Loss)	Regd Particular operations is) for the () Extra Extrao () for the peri Extra Extrao	Off: 307 Web: 's eriod (bet rdinary items od (before rdinary items iod after T	Arun Cl site : www	Lah CIN nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43	Place: Mumbi oti Overss ardeo Road. erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22	o. +91-22-405 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05
Date : NNIUE Dff: Flat I Particu e from Op (Loss) for pitonal and (Loss) for pitonal and rehensive	14-02-2025	980PLC062 No.11, Vija , Thane 400 AND CON QUARTE ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AL (X ENDED 37-1 ((31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99	lding, UDITED 2-52024 (Rs. In Lakh ended 3.1.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85	s) 3 3 4 4	Registered Office Matunga, Mur Statement o Statement o R. Vo 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (after Exce) 4 Net Profit / (after Exce) 5 Total Comp [Comprising Other Cam 6 Equity Shat 7 Other Equit	aging Director DIN:01963172 HABH DIGHA as: 1, Floor-GRD, Pit medi -400019; Telej of Standalone Unap PARTIC ne from Operation (Loss) for the peri (Loss) for the peri (Loss) for the peri (Loss) for the peri ptional and/or Ext (Loss) for the peri ptional	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: Co uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax aradinary it for the period e (after tax) uue of 10/- e	AND ALLLI MH1991PLCO ar Kunj, R P 2223461267 cial Results December, 2 inary items) ax tems) tems) tems) tems) iod (after tax) a each)	IED PRODUC 064563 Massail Road, Roa Email kd: Info@fri s for the Quarter a store 31-Dec-2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (51.02) (74.93) and 548.64	d No 32 Khai shabhdighest and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 UnaudRed 9.76 (8.00) (8.00) (8.00)	ED a Collage, ele.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (43.96)	Total Net Exce Net Exce	income from Profit / (Los potional and/or Profit / (Loss potional and/or Profit / (Loss potional and/or	Regd Particula operations is) for the (Extra Extrao for the peri- Extra Extrao) for the peri- Extra Extrao	Off: 307 Web: seriod (bet rdinary items od (before rdinary items iod after T rdinary items	Arun Cl site : www core Tax ") Tax after ") ax (after ")	Lah cit nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43	Place: Mumbrie Oti Overs N: L749999HH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95	ai Seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22	o. +91-22-405 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : NNIUR Dff: Flat I ENT OF AL RES Particu Particu refrom Op (Loss) for pitonal and rehensive a profit / (Loss) for pitonal and profit / (Loss) for pitonal and rehensive a profit / (Loss) for pitonal and profit / (Loss) for pitonal and pitonal	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Ulars rthe period (before Tax, Extraordinary items) rthe period before tax d/or Extraordinary items) i tho Extraordinary items) i choe tax and of the period Loss) for the period Loss) for the period	980PLC062 No.11, Vija , Thane 400 AND CON QUARTE ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AL (X ENDED 37-1 ((31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99	lding, UDITED 2-52024 (Rs. In Lakh ended 3.1.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85	s) 3 3 4 4	Registered Office Metunge, Mur Statement o Statement o R. No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (cefore Tax 3 Net Profit/ (after Exce) 5 Total Comp [Comprising Other Com 6 Equity Shai 7 Other Equit	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floer-GRD, Pil meel -400019; Telej of Standalone Una PARTIC PARTIC nee from Operation (Loss) for the peri (, Exceptional and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext prehensive Incom re Capital (face ve ty	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: Co uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax aradinary it for the period e (after tax) uue of 10/- e	AND ALLLI MH1991PLCO ar Kunj, R P 2223461267 cial Results December, 2 inary items) ax tems) tems) tems) tems) iod (after tax) a each)	IED PRODUC 064563 Massail Road, Roa Email kd: Info@fri s for the Quarter a store 31-Dec-2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (51.02) (74.93) and 548.64	d No 32 Khai shabhdighest and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 UnaudRed 9.76 (8.00) (8.00) (8.00)	ED a Collage, ele.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (43.96)	Total Net Exce Net Exce Total	income from Profit / (Los potional and/or Profit / (Loss) profit / (Loss) profit / (Loss) profit / (Loss) profit / (Loss)	Regd Particular operations es) for the peri- Extra Extrao for the peri- Extra Extrao) for the peri- Extra Extrao onsive Inco	Off: 307 Web: seriod (bef rdinaryitems od (before dinaryitems iod after T rdinaryitems me for the	Arun Cl site : www ore Tax ") Tax after ") ax (after ") period	Lah cin nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91	Place: Mumbrie Oti Overs N: L749999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95	ai Seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 400 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75	o. +91-22-405 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09	M.No-A34 500100 (Rs. In Lakt D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18
Date : NNIUR Dff: Flat I ENT OF AL RES Particu Particu refrom Op (Loss) for pitonal and rehensive a profit / (Loss) for pitonal and profit / (Loss) for pitonal and pitonal	14-02-2025	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (RENDED 31-1 ((31.12.2024) (Year to date Figures) Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99 -7.99 -7.99	lding, JD1TED [2-2024] (Rs. In Lakh Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85 -0.85		Registered Office Metunga, Mur Statement o Statement o	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floer-GRD, Pil meel -400019; Telej of Standalone Una PARTIC PARTIC nee from Operation (Loss) for the peri (, Exceptional and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext prehensive Incom re Capital (face ve ty	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: Co uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax aradinary it for the period e (after tax) uue of 10/- e	AND ALLLI MH1991PLCO ar Kunj, R P 2223461267 cial Results December, 2 inary items) ax tems) tems) tems) tems) iod (after tax) a each)	IED PRODUC 004583 Meseni Roed, Roe Email ki: <u>Info@ri</u> for the Quater a 0024. For the Qua 31-Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (51.02) (74.93) and 548.64	d No 32 Khai shabhdighest arter Ended 31-Dec- 2023 UnaudRed 9.76 (8.00) (8.00) (8.00) 548.64 -	D a Collage, bl.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (43.96) - 548.64	Total Net Exce Net Exce Total	income from Profit / (Los potional and/or Profit / (Loss potional and/or Profit / (Loss potional and/or	Regd Particula operations is) for the peri- Extra Extrao) for the peri- Extra Extrao sive Inco ((Loss) for the	Off: 307 Web: seriod (bei rs d (before rdinary items iod after T dinary items me for the period (after	Arun Cl site : www ore Tax ") Tax after ") ax (after ") period	Lah cit nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43	Place: Mumbrie Oti Overss N: L749999HH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95	ai Seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22	o. +91-22-405 erseas.com Year to date figures for the current period anded 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98	M.No-A34 500100 (Rs. In Lakt D Corresponding: months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : NNIUR Dff: Flat I Entropi AL RIE Particu retrom Op (Loss) for bional and rehensive g Profit / (Loss) for bional and rehensive g Capital (Loss) for bional and rehensive g Capital (Loss) for bional and rehensive g Capital (Loss) for bional and f Capital (Loss) f Capita	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Ulars perations the period (before Tax, bdreardinary items) the period after tax ddor Extraordinary items) the period after tax ddor Extraordinary items) the period after tax ddor Extraordinary items)	980PLC062 No.11, Vijay, Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) <u>Un-Audited</u> 0.00 -7.99 -7.99 -7.99	lding, JD1TED [2-2024] (Rs. In Lakk Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85		Registered Office Metunge, Mur Statement o Statement o R. No 1 Total Incom 2 Net Profit/ (before Tax 3 Net Profit/ (cefore Tax 3 Net Profit/ (after Exce) 5 Total Comp [Comprising Other Com 6 Equity Shai 7 Other Equit	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floer-GRD, Pil meel -400019; Telej of Standalone Una PARTIC PARTIC nee from Operation (Loss) for the peri (, Exceptional and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext prehensive Incom re Capital (face ve ty	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: Co uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax aradinary it for the period e (after tax) uue of 10/- e	AND ALLLI MH1991PLCO ar Kunj, R P 2223461267 cial Results December, 2 inary items) ax tems) tems) tems) tems) iod (after tax) a each)	IED PRODUC 064563 Massail Road, Roa Email kd: Info@fri s for the Quarter a store 31-Dec-2024 Unaudited 31.09 (51.02) (51.02) (51.02) (74.93) and 548.64	d No 32 Khai shabhdighest and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 UnaudRed 9.76 (8.00) (8.00) (8.00)	ED a Collage, ele.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (43.96)	Total Net Exce Net Exce Tota Con Other	income from Profit / (Loss) potional and/or Profit / (Loss) potional and/or Profit / (Loss) potional and/or I Comprehe nprising Profit r Comprensiv	Regd Particula operations is) for the peri- Extra Extrao) for the peri- Extra Extrao onsive Inco ((Loss) for the e Income (aft	Off: 307 Web: seriod (bei rs d (before rdinary items iod after T dinary items me for the period (after	Arun Cl site : www ore Tax ") Tax after ") ax (after ") period	Lah CIN Ambers, T W.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumbrie Oti Overs I: L74999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	o. +91-22-403 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : NNIUE Dff: Flat I ENT OF AL RE Particu Particu rehensive g profit /(Loss) for ptional and rehensive g profit /(Loss) for ptional and profit /(Loss) for ptional and ptional and ption	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE sulars perations the period (before Tax, catraordinary items) the period after tax d/or Extraordinary items) income for the period Comprehensive Revaluation Reserve)	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (RENDED 31-1 ((31.12.2024) (Year to date Figures) Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99 -7.99 -7.99	lding, JD1TED [2-2024] (Rs. In Lakh Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85 -0.85	3 3 4 4 5 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7	Registered Office Matunga, Mur Statement o Statement o R. Vo 1 Total Incom 2 Net Profit/ (after Excej 4 Net Profit/ (after Excej 5 Total Comp [Comprisin; Other Cant 6 Equity Shau 7 Other Equit 8 Earnings P operations) Basic:	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floer-GRD, Pil meel -400019; Telej of Standalone Una PARTIC PARTIC nee from Operation (Loss) for the peri (, Exceptional and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext promal and/or Ext prehensive Incom re Capital (face ve ty	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: Co uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax aradinary it for the period e (after tax) uue of 10/- e	AND ALLLI MH1991PLCO ar Kunj, R P 2223461267 cial Results December, 2 inary items) ax tems) tems) tems) tems) iod (after tax) a each)	IED PRODUC 064583 Masani Road, Roa Email kd: Info@rin sfor the Quarter a 31-Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (74.93) and 548.64 (1.37)	d No 32 Khai shabhdighest arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00) (8.00) 548.64	D a Collage, bl.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Nonth ended 31-Dec- 2024 Unauthed 83.61 (20.05) (43.96) - 548.64 (0.80)	Total Net Exce Net Exce Tota {Con Othe Equi	income from Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) optional and/or I Comprehen nprising Profit r Comprensiv ty Share Capi	Regd Particula operations is) for the pri- Extra Extrao) for the peri- Extra Extrao) for the peri- Extra Extrao on sive Inco ((Loss) for the e Income (aft tal	Off: 307 Web: seriod (bei rs d (before rdinary items iod after T dinary items ind after T dinary items me for the speriod (after ertax)	Arun Cl site : ww ore Tax ") Tax after ") ax (after ") period tax) and	Lah cin nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91	Place: Mumbrie Oti Overs N: L749999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95	ai Seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 400 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75	o. +91-22-405 erseas.com Year to date figures for the current period anded 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98	M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : NNIUI Off: Flat I ENT OF AL RE Particu Particu e from Op (Loss) for pional and (Loss) for pional (Loss) for pional (Loss) for pional (Loss) for pional (L	14-02-2025 M ONLINE SOL Cin: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Ulars perations the period (before Tax, bdreardinary items) the period after tax ddor Extraordinary items) the period after tax ddor Extraordinary items) the period after tax ddor Extraordinary items)	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 500.19	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (a ENDED 31-1 ((31.12.2024) (Year to data Figures' Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99 -7.99 -7.99 500.19	lding, JD1TED [2-2024] (Rs. In Lakh Quarter ended 0.00 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85	3 3 4 4 5 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7	Registered Office Metunga, Mur Statement o Statement o	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi meal -400019; Teley of Standalone Unay PARTIC ne from Operation (Loss) for the peri (Loss) for the peri pional and/or Ext rehensive Income g Profit / Lossy for the per pional and/or Ext rehensive Income g Profit / Lossy for the per pional and/or Ext rehensive Income re Capital (face va y y er Share(for conti)-	STEEL A CIN: L15310 3t-5148, Ama phone No: CV udited Finan 31* D ULARS ULARS S od for Extraordi iod before t traordinary if for the peri od for the peri of after tax aordinary if for the peri the period e (after tax) iuce of 10/- e nuing and d	AND ALLLI MH1991PLCO Tr Kunj, R P 22-23461257, cial Results December, 2 inary items) ax tems) iod (after tax) a jeach) liscontinued	IED PRODUC 064583 Maseani Road, Roa Email kt: Int@Print sfor the Quarter a 31-Dec- 2024 Unaudited 31.09 (51.02) (74.93) and	d No 32 Khali shabhdigheat arter Ended 31-Dec- 2023 UnaudRed 9.76 (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00)	ED ta Collage, tel.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (43.96) - 548.64 (0.80) (0.80) ved and taken on	Total Net Exce Net Exce Tota {Con Othe Equi Ress	income from Profit / (Loss prional and/or Profit / (Loss) prional and/or I Comprehe profit profit r Comprensiv ty Share Capi proves (excludi	Regd Particular operations s) for the peri- Extra Extrao of the peri- Extra Extrao of the peri- Extra Extrao onsive Inco onsive Inco onsive Inco onsive Inco onsive Inco onsive Inco onsive Inco onsive Inco	Off: 307 Web: rs beriod (before rdinary items bod (before rdinary items iod after T rdinary items me for the period (after artax) on Reserve a	Arun Cl site : www	Lah CIN Ambers, T W.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumbrie Oti Overs I: L74999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	o. +91-22-403 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : NNIUE Diff: Flat I ENT OF AL R1= Particu- re from Op (Loss) for bional and rehensive g Profit / (L nd Other) re trax)] re Capital excluding in the Audits s year	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 ^h Floor, Wing Ghodbunder Road F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE sulars perations the period before Tax, chraordinary flems) the period before tax d/or Extraordinary flems) the period after tax d/or Extraordinary flems) the period comprehensive	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (RENDED 31-1 ((31.12.2024) (Year to date Figures) Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99 -7.99 -7.99	lding, JD1TED [2-2024] (Rs. In Lakh Quarter ended 31.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.85 -0.85	3 3 4 4 5 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7	Registered Office Matunga, Mur Statement o Statement o	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pit mel: -400019; Tele of Standalone Una PARTIC ne from Operation (Loss) for the peri t, Exceptional and/or Ex (Loss) for the peri tional an	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: CO uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax; biod after tax; biod after tax; biue of 10/- e nuling and d	AND ALLI MH1991PLCO ar Kunj, R P zz-23461267 cial Results December, 2 inary items) ax tems) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) ax tems) iter items) i	IED PRODUC 064563 Masani Road, Roa Email Ke: Info@fri s for the Quarter a store 31-Dec-2024 Unaudited 31.09 0 (51.02) (74.93) and - 548.64 (1.37) (1.37)	d No 32 Khali shabhdighestu and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00) (8.00) (8.00) - - - - (0.15) (0.15)	D a Collage, el.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (20.05) (43.96) - 548.64 (0.80) (0.80) (0.80) 20.050	Total Net Exce Net Exce Tota {Con Othe Equi Ress in the	income from Profit / (Loss prional and/or Profit / (Loss) prional and/or I Comprehe r Comprensiv ty Share Capi proves (excludi e unaudited Ba	Regd Particula operations s) for the peri- Extra Extrao of the peri- Extra Extrao of the peri- Extra Extrao onsive Inco ensive Inco ensive Inco ensive Inco ansive Inco ensive Inco ansive Inco	Off: 307 Webs rs beriod (before rdinary items bod (before rdinary items iod after T rdinary items me for the period (after ar tax) on Reserve a of previous ye	Arun Cl site : www	Lah CIN Ambers, T W.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumbrie Oti Overss I: L74999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95 881.95 965.67 584.59	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	o. +91-22-403 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18
Date : NNIUE Dff: Flat I ENT OF AL RE Particu- Particu- rehensive g profit / (Loss) for bitonal and rehensive g profit / (Loss) for profit	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE SULTS FOR THE sulars perations the period (before Tax, catraordinary items) the period after tax d/or Extraordinary items) l ncome for the period Comprehensive Revaluation Reserve)	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (R ENDED 31-1 ((31.12.2024) (Year to data Figures/ Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.90 -7.99 -7.90	kling, JD1TED [2-2024] (Rs. In Lakk Quarter ended 31.12.2022 Un-Audite Un-Audite 0.00 -0.85 -0.85 -0.85 -0.85 500.19 -7.52 -16.52	3 3 4 4 5 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7	Registered Office Matunga, Mur Statement o Statement o	aging Director DIN:01963172 HABH DIGHA a: 1, Floor-GRD, Pi meal -400019; Teley of Standalone Unay PARTIC ne from Operation (Loss) for the peri (Loss) for the peri pional and/or Ext rehensive Income g Profit / Lossy for the per pional and/or Ext rehensive Income g Profit / Lossy for the per pional and/or Ext rehensive Income re Capital (face va y y er Share(for conti)-	STEEL A CIN: LISS10 bt514B, Ama phone No: CO uudited Finan 31* D ULARS ULARS bd for Extraordi iod before ta traordinary it iod after tax; biod after tax; biod after tax; biue of 10/- e nuling and d	AND ALLI MH1991PLCO ar Kunj, R P zz-23461267 cial Results December, 2 inary items) ax tems) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) items) ax tems) iter items) i	IED PRODUC 064563 Masani Road, Roa Email Ke: Info@fri s for the Quarter a store 31-Dec-2024 Unaudited 31.09 0 (51.02) (74.93) and - 548.64 (1.37) (1.37)	d No 32 Khali shabhdighestu and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00) (8.00) (8.00) - - - - (0.15) (0.15)	D a Collage, el.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudited 83.61 (20.05) (20.05) (20.05) (43.96) - 548.64 (0.80) (0.80) (0.80) 20.050	Total Net Exce Net Exce Con Otheu Inthe Eam	income from Profit / (Loss) potional and/or Profit / (Loss) po	Regd Particular operations is) for the peri- Extra Extraor is Extra Extraor is for the peri- Extra Extraor is Extra Extraor is for the peri- Extra Extraor is Extra Extra Extraor is Extra Extre Extra Extra Extra Extra Extra	Off: 307 Webs rs beriod (before rdinary items bod (before rdinary items iod after T rdinary items me for the period (after ar tax) on Reserve a of previous ye	Arun Cl site : www	Lah CIN Ambers, T W.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumbrie Oti Overss I: L74999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95 881.95 965.67 584.59	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	o. +91-22-403 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : NNIUI Diff: Flat I ENTION AL R1= Particu- re from Op (Loss) for joinal and (Loss) for ptional and rehensive profit / (L ind Other (rehensive profit / (L so (profit / (L))))))))))))))))))))))))))))))))))	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Ulars rthe period (before Tax, catraordinary items) rthe period floefore tax d/or Extraordinary items) locome for the period Comprehensive Revaluation Reserve) ited Balance Sheet of (of Rs. 1/- each)	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 500.19 -16.52 -25.67 0.00	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (RENDED 31-1 ((31.12.2024) (Year to data Figures') Un-Audited 0.00 -7.99 -7.90 -	kling, JD1TED [2-2024] (Rs. In Lakk Quarter ended 0.00 -0.85 -0.90 -0.		Registered Office Metunge, Mur Statement o Statement o	Inaging Director DIN:01963172 CALL STATE CALL STATE	STEEL A CIN: L15310 J-5148, Ama phone No: CO udited Finan 31* D ULARS ULARS S od of Extraordinary in iod after tax aordinary in iod after tax aordinary in troe period of for the period of for the period of after tax), iute of 10/- c nuting and d	AND ALLI MH1991PLCC ar Kunj, R P i Z-23461267 cial Results December, 2 inary items) call results inary items inary	IED PRODUC 064563 Masani Road, Roe Email kt: Info@rin s for the Quarter a 0024. For the Quarter a 0024. 31.09 1 (51.02) (51.02) (51.02) (51.02) (74.93) and 548.64 (1.37) (1.37) 0 (1.37) 0 (2024 as Jar ClarCFD/CMD/12	d No 32 Khali shabhdighestu and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) - 548.64 - - (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15)	ED a Collage, el.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudhed 83.61 (20.05) (20.05) (20.05) (43.96) - 548.64 (0.80) (0	Total Net Exce Net Exce Tota Con Othe Equi Ress in the Earn disc	income from Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) op	Regd Particular operations is) for the peri- Extra Extraor is Extra Extraor is for the peri- Extra Extraor is Extra Extraor is for the peri- Extra Extraor is Extra Extra Extraor is Extra Extre Extra Extra Extra Extra Extra	Off: 307 Webs rs beriod (before rdinary items bod (before rdinary items iod after T rdinary items me for the period (after ar tax) on Reserve a of previous ye	Arun Cl site : www	Lah cin nambers, T w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 617.43 458.91 474.33 584.59 -	Place: Mumbrie Oti Overs N: L749999MH ardeo Road. J erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95 881.95 965.67 -	ai Seas Lim: 1995PLC0876 Mumbai - 400 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10 584.59 -	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41 584.59 -	o. +91-22-405 erseas.com Year to date figures for the current period anded 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93 584.59	M.No-A34
Date : NNIUM Dff: Flat I ENT OF AL R13 Particu- Particu- re from Op (Loss) for bional and rehensive g Profit / (L ind Other) re capital excluding in the Audits s year ar Share (ing and dis- s particu- tional and complete s profit / (L archarter) the Capital excluding in the Audits s year	14-02-2025 M ONLINE SOL CIN: L99999MH1 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Ulars rthe period (before Tax, catraordinary items) rthe period floefore tax d/or Extraordinary items) locome for the period Comprehensive Revaluation Reserve) ited Balance Sheet of (of Rs. 1/- each)	980PLC062 No.11, Vija Thane 400 AND CON QUARTE Quarter ended 31-12-2024 Un-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 500.19 -16.52 -25.67 0.00 0.00	2779 y Vilash Tores Buil 0615. NSOLIDATE AU (31.12.2024) (Year to date Figures) Previous Year Ending) Un-Audited 0.00 -7.99 -7.99 -7.99 -7.99 -7.99 500.19 -16.52 -25.67 -0.01 -0.01	lding, JD1TED 2-2024 (Rs. In Lakhy - ended) 31.12.202 Un-Audite 0.00 -0.85 -0.95 -		Registered Office Metunga, Mun Statement o Statement o	aging Director DIN:01963172 BHABH DIGHA as: 1, Floor-GRD, Pir Medi -400019; Telej of Standalone Unas PARTIC ne from Operation (Loss) for the per- fional and/or Ex (Loss) for the per- ptional and/or Ex (Loss) for the per- stantional and/or Ex (Loss) for the per- tional and/or Ex (STEEL A CIN: L15310 at-5148, Ama phone No: CV uuldited Finan 31* D ULARS ULARS s od for Extraordi iod after tax aordinary if for the peri the period e (after tax) aurordinary if aurordinary if for the peri the period e (after tax) aurordinary if for the peri the period s the period s to the quart	AND ALLLI MH1991PLCo Tr Kun, R P 22-23461257, cial Results December, 2 inary items) ax terms) iod (after tax) a j each) liscontinued each) each uniter ended 31st din SEBI Circut	IED PRODUC De4583 Maseani Road, Roa Email kt: Int@pin sfor the Quarter a 31-Dec- 2024 Vinaucited 31.09 (51.02) (74.93) and	d No 32 Khali shabhdighestu and Nine Mon arter Ended 31-Dec- 2023 Unaudited 9.76 (8.00) (8.00) (8.00) (8.00) (8.00) - 548.64 - - (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15) (0.15)	ED a Collage, el.com the ended (Rs. In Lacs) For the Nine Month ended 31-Dec- 2024 Unaudhed 83.61 (20.05) (20.05) (20.05) (43.96) - 548.64 (0.80) (0	Total Net Exce Net Exce Con Otheu Inthe Eam	income from Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) optional and/or Profit / (Loss) optional and/or I Comprehe profising Profit r Comprensiv ty Share Capi enves (excludi e unaudited Ba ings Per Shar ontinuing oper c:	Regd Particular operations is) for the peri- Extra Extraor is Extra Extraor is for the peri- Extra Extraor is Extra Extraor is for the peri- Extra Extraor is Extra Extra Extraor is Extra Extre Extra Extra Extra Extra Extra	Off: 307 Webs rs beriod (before rdinary items bod (before rdinary items iod after T rdinary items me for the period (after ar tax) on Reserve a of previous ye	Arun Cl site : www	Lah CIN Ambers, T W.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumbrie Oti Overss I: L74999MH ardeo Road. I erseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95 881.95 965.67 584.59	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 43 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	o. +91-22-403 erseas.com Year to data figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	M.No-A34 500100 (Rs. In Lakt) D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66

STERLING POWERGENSYS LIMITED
Regd. Off.: Office No. 816, 8th Floor, Rajhans Helix 3, LBS Marg, Opp. HDFC Bank, Ghatkopar West, Mumbai, Maharashtra, India-400086.
CIN: L29213MH1984PLC034343; Email Id.: sterlingstrips84@gmail.com;
Ph no. 2560 5588 / 9321803234; Website: www.splsolar.in
STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS
ENDED 31ST DECEMBER, 2024.

1	VADILAL		ITER	NATI	ON				STATEMEN	NT OF UN-A		NCIAL RES ED 31ST DI		THE QUA , 2024.	RTER AN			Friday, Februa	ary 07, 2025, i.e. the	Cut-Off Date. A copy he investors section,		
	Registered Office : Pk												Quester Ended		Nine men	ths Ended	Rs. in Lakh)			hange of India Limited		
	-	ancial Results f						SI.	I .	Particul			Quarter Ended	31/12/2023			Audited for			the e-voting agency i.	e. MUFG Intime India	ı Private Limited (I
	Unaudited Fin	ancial Results I	or the Qu	uarter end	ied on		upees in Lacs)	No.	. '	Particul	a 1 8			(Unaudited)			the year ended		avote.linkintime.co.in.			
<u> </u>				(unau	(bettb	(ra	upees in Lacs)					,	·····,		,,	,,	31/03/2024			ed on the paid-up va i.e. Friday, February		
Sr.	Dartie	culars	Quar	i		ine Months	Year Ended		Total income	e from operatio	DP.	86.78	60.39	186.23	1219.84	223.72	1,061.16			ld consider this notic		
No.	- 61 Lit	CUIDI O	ende			Ended	(Audited)	2		s) for the perio		00.70	00.08	10020	1210.04	200.72	1,001.10	The Company	has engaged the se	ervice of "MUFG Intim	e India Private Limite	d" (RTA) for provi
. _+	Total Income from Ones	-41	31/12/2		/2023 3 8.03	31/12/2024 1762.40	31/03/2024 2545.98			and/or Extraor		(8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52	e-voting facilit	ies to the members.	The members may p	lease note the followi	ng e-voting period
	Total income from Opera Net Profit for the period				0.46	-252.63	-175.29	3.			d before tax (afte							Cut-off date f	for eligibility to vote	Friday, Feb	ruary 07, 2025	
-	and Extraordinary Items)								and/or Extraor		(8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52	Commencem	ent of e-voting per	iod Monday, Fe	bruary 17, 2025, at (09:00 A.M. (IST)
-	Profit before Extraordinar				0.46	-252.36	-175.29	4.		(Loss) for the p stional and/or F	enod after tax xtraordinary item	s) (8.83)	0.91	179.29	(5.66)	157.77	283.52	Conclusion of	of e-voting period	Tuesday, M	arch 18, 2025, at 05:	: 00 P.M. (IST)
	Net Profit for the period and Extraordinary items		ional -11	10.41 -5	57.44	-207.98	-178.05	5.			me for the period	(0.00)	0.01		(0.00)	10//				ir vote through e-votin		
	Total Comprehensive Inc [Comprising Profit / (Loss		-10)7.03 -4	6.16	-200.62	-183.46				for the period									being considered, faili		
1	[Comprising Profit / (Lose and Other Comprehensiv	s) for the period (after	tax)							nd Other Comp	rehensive Incom			4770.000	(5.00)					ing module will be dia mbers will not be allor		
	Paid -Up Equity Share C		31	19.42 31	9.42	319.42	319.42	6.	(after tax)] Equity Shar	o Conital		(8.83)	0.91 526.26	179.29 509.60	(5.66) 526,26	157.77 509.60	283.52 509.60			neir e-mail address ar	•	
	(Face Value Rs. 10 Eacl	h)						Z.			luation Reserve)	320.20	52020	508.00	320.20	308.00	505.00			ic form with the Dep		
7	Reserves (excluding Rev as shown in the Audited	valuation Reserve) Balance Sheet of the		-	-	-	321.76				lance Sheet of th	e						The Board ha	as appointed Omkar	Dindorkar (Certifica	te of Practice No. 2	4580) failing to wi
	previous year	Datation Officer of the							previous yea								(49,539.51)	Mr. Saurabh A	grawal (Certificate of F	Practice No. 20907), De	signated Partners of N	N/s. MMJB & Associa
	Earnings Per Equity Sha	are:						8.			s. 10/- each) (for									es, as the scrutinizer ("Scrutinizer") for cond	ucting the Postal B
	(1) Basic				-1.80	-6.51	-5.57		1. Basic:	and discontinue	ed operations) -	(0.17)	0.2	3.52	(0.11)	3.10	5.56		cess in a fair and tra		4	
	(2) Diluted			-3.46 -	-1.80	-6.51	-5.57		2. Diluted	:		(0.17)	02	3.52	(0.11)	3.10	5.56			ort to the Chairman of and the result will be		
Notes: 1) The		ave been reviewed by t	the Audit Con	mmittee at it's i	meeting h	heid on 14th F	ebruery 2025	NOT	ES:						<u> </u>					2025 and shall be p		
and	e above financial results he d the same have been app	proved and taken on re	cord by the B	Board of Direct	ors at the	ir meeting hel	d on the same				detailed format of									municated to BSE, NS		
2) Cor	te and have been subject insidering the seasonal na	ed to the limited review sture of business i.e. in	r by the statut	itory auditors o ereby revenuu	of the com	npany. It necessarily	accrue eveniv				33 of the SEBI (L							websites.				
ove	er the year, the results of t	the quarter may not be	representativo	/e of the result	is for the y	year.			-		vailable on the w d by the Audit Co			-	-	-				ase refer to the Noti		
3) The	e Company operates with d frozen desserts. As such	hin a single business	segment whi	nich constitute	es manufa	acture & sell	of ice cream				cessed by scann				iors al lis me	eung nexa on	13in February,			s regarding e-voting,		
	erating Segments. As such	companys business i	alis under me	angle busine	iss segme				020. 110 danie	00110100 00 00	Costo Dy Soaini	Received		3011.						ng user manual for Sh stavote.linkintime.co.i		
4) The	e figures for the correspon	nding previous period I	have been reg	grouped/reclas	ssified wh	herever neces	sary, to make					E CALC							npms.mufg.com.			ree Energies Lim
uner	ern comparable.			For	Vadilal D	Dairy Internat	ional Limited				6236	- 106051 - 106051	FO	R STERLIN	IG POWE	RGENSY	S LIMITED				101 1104	
1						-	Sd/-	Place	e : Mumbai		SEARS	1996					SD/-				Dala	
											123.55	SCI SARE									Haje	sh Ghanshyam G
l Blass	. Mumbal						sh R. Gandhi	Date	e : 14.02.20	25		8.E	SAN	KARAN VEI	NKATA SL	JBRAMAN		Date: Februa		Co	mpany Secretary 8	Compliance Off
	: Mumbai 14-02-2025					Mana	sh R. Gandhi ging Director DIN:01963172	Date		25		88. 	SAN	KARAN VEI	NKATA SL	JBRAMAN		Date: Februa Place: Mumb		Co		Compliance Off
					Regi	Manau RISH	ging Director DIN:01963172 IABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Plot-51	EEL AND 115310MH19 4B, Amar Kur	e : 14.02.20 ALLIED PR 991PLC084563 nj, R P Masani Re	ODUCTS LIN	Khaisa Collage,		SAN				AN (M.D.) Lah	Place: Mumb	seas Lim	ited	ompany Secretary &	M.No-A34
Date :	14-02-2025				1	Manay RISH Istered Office: Matunga, Mumb	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Plot-51 2el -400019; Telephon	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234	ALLIED PR 0 ALLIED PR 981PLC064563 nj, R P Masani R 481267, Email Id:	ODUCTS LIN cad, Road No 32 : Info@rishabhdig	Khaisa Collage, hastael.com		HOA		Off : 307	7, Arun Cl	AN (M.D.) Lah cu nambers, 7	Place: Mumb oti Overs N : L74999MH Tardeo Road, 1	seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40	ited 543 0034. Tel. No	ompany Secretary 8	& Compliance Off M.No-A34
Date :	14-02-2025 M ONLINE SOLU		A) LIMIT	FED	1	Manay RISH Istered Office: Matunga, Mumb	ging Director DIN:01963172 IABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Plot-51	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234	ALLIED PR Market State Market S	ODUCTS LIN cad, Road No 32 : Info@rishabhdig	Khaisa Collage, <u>hasteel.com</u> Months ended				Off : 307	7, Arun Cl	AN (M.D.) Lah cu nambers, 7	Place: Mumb	seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40	ited 543 0034. Tel. No	ompany Secretary 8	& Compliance Off M.No-A34
Date :	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L999999MH19	80PLC062779				Manay RISH Istered Office: Matunga, Mumb	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Plot-51 2el -400019; Telephon	EEL AND L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234 Id Financial F	ALLIED PR StIPLC064563 nj, R P Masani Re 481267, Email Id: Results for the G mber, 2024.	ODUCTS LIN oad, Road No 32 : Into@rishabhdig Quarter and Nine	Khaisa Collage, <u>hasteel.com</u> Months ended (Rs. in Lacs)		HOA		Off : 307	7, Arun Cl	AN (M.D.) Lah cu nambers, 7	Place: Mumb oti Overs N : L74999MH Tardeo Road, 1	seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40	ited 543 0034. Tel. No	ompany Secretary 8	Compliance Off M.No-A34
Date : NIUI	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 IN0.53, 5 ^h Floor, Wing I Ghodbunder Road.	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615.	ores Buildin	ng,	SR.	Manay RISH Istered Office: Matunga, Mumb	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Plot-51 2el -400019; Telephon	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen	ALLIED PR StIPLC064563 nj, R P Masani Re 481267, Email Id: Results for the G mber, 2024.	ODUCTS LIN oad, Road No 32 : Into@rishabhdig Quarter and Nine	Khaisa Collage, <u>hasteel.com</u> Months ended		HOA		Off : 307	7, Arun Cl	AN (M.D.) Lah cu nambers, 7	Place: Mumb oti Overs N : L74999MH Tardeo Road, 1	ai seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 E-mail: invest	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov	ompany Secretary 8	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki
Date : NNIU ff: Flat	MONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLD	ores Buildin	ng, D ITED		Manay RISH Istered Office: Matunga, Mumb	ging Director DIN:01963172 IABH DIGHA ST Cill 1, Ficor-GRD, Pict-51 sel -400019; Telephon Standalone Unaudita	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen	ALLIED PR(SerPLC064563 nl, R P Massan R 481267, Emeilt 6 mber, 2024. For 1	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Quarter and Nine the Quarter En- -Dec- 31-De	Khaisa Collage, hasteel.com Months ended (Rs. In Lacs) jed For the Nine Month ended C- 31-Dec-		HOA		Off : 307	7, Arun Cl	AN (M.D.) Lah cu nambers, 7 w.lahotiov	Place: Mumb Oti Overs N: L74999MH Gardeo Road. I Verseas.com E	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 i-mail: invest	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov	ompany Secretary 8 0. +91-22-40 erseas.com	4 Compilance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D
Date : INIUI ff: Flat	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 IN0.53, 5 ^h Floor, Wing I Ghodbunder Road.	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLD	ores Buildin ATE AUD D 31-12-2	ng, DITED 2024	SR.	Manay RISH Istered Office: Matunga, Mumb	ging Director DIN:01963172 IABH DIGHA ST Cill 1, Ficor-GRD, Pict-51 sel -400019; Telephon Standalone Unaudita	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen	ALLIED PR SelPLC064563 n, R P Masani Re Results for the C mber, 2024. 31- 2	ODUCTS LIN orad, Road No 32 Info@rishabhdig Quarter and Nine the Quarter End -Dec- 31-De 2023	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) (Rs. In Lacs) (Rs		HOA	Regd	Off : 307 Web	7, Arun Cl	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months	Place: Mumb Oti Overs N : L74999MH Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current	ei 1995PLC0876 Mumbai - 40 C-mail: invest Corresponding 3	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months	mpany Secretary & . +91-22-40: erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current	4 Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding
Date : INIUI ff: Flat INT OI	M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE / SULTS FOR THE (080PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTER ENDE	ores Buildin ATE AUD D 31-12-2 (Rs.	ng, 1TED 2024 . In Lakhs)	SR. No	Manau I RISH Istered Office: 1 Metungs, Mumb Statement of S	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficor-GRD, Pict-51 sal-400019; Telephon Standalone Unauditz PARTICULA	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen	3 : 14.02.20 ALLIED PR 981PLC064563 n, R P Masani R 461267, Emel R 461267, Emel R Results for the Q mber, 2024. For 1 2 Una	ODUCTS LIN oad, Road No 32 Info@rishabhdig Quarter and Nine the Quarter En- Dec- 31-De 024 2023 uudited Unaudi	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Month ended C- 31-Dec- 1 2024 Led Unaudited		HOA		Off : 307 Web	', Arun Cl site : ww	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended	Place: Mumb oti Overs N : L749999MH Fardeo Road, J rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended	ei 1995PLC0876 Mumbai - 40 S-mail: invest Corresponding 3 months ended	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended	ompany Secretary & o. +91-22-40: erseas.com consol.idate forthe current period ended	Corresponding months ended
Date : NNIU ff: Flat	MONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE L SULTS FOR THE C	080PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTER ENDE Quarter (31.12 ended (Year to dat	ores Buildin ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) te Figures/	ng, 2024 Lin Lakhs) Quarter ended	SR. No	Manay RISH Jatered Office: Matunga, Mumb Statement of S	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficor-GRD, Pict-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations	EEL AND : L15310MH19 4B, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen	3 : 14.02.20 ALLIED PR 981PLC064563 n, R P Masani R 461267, Emel R 461267, Emel R Results for the Q mber, 2024. For 1 2 Una	ODUCTS LIN orad, Road No 32 info@rishabhdig Quarter and Nine the Quarter End -Dec- 31-De 2023	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Month ended C- 31-Dec- 1 2024 Led Unaudited		HOA	Regd	Off : 307 Web	7, Arun Cl site : ww	AN (M.D.) Lah cm nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024	Place: Mumb oti Overs N : L749999MH Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024	ei 1995PLC0876 Mumbai - 40 Corresponding 3 months ended 31-12-2023	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024	ompany Secretary & p. +91-22-40: erseas.com CONSOLIDATE Year to date figurent period ended 31-12-2024	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023
Date : NNIUI ff: Flat NT OI AL RE	MONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE L SULTS FOR THE C	080PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLD) QUARTER ENDE Quarter (31.12.	ores Buildin ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) te Figures/	ng, 11TED 2024 . In Lakhs) Quarter	SR. No 1	Manau RISH Jetered Office: Matunga, Mumb Statement of S Statement of S	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST 1, Fioor-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations oss) for the period	EEL AND L15310MH19 48, Amar Kur e No: 022-233 e No: 022-233 d Francial d 31 ⁴ Decen	ALLIED PR SerPLC04563 All 267, Emeil 4: Results for the G mber, 2024. For 1 2 Una	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Xuarter and Nine the Quarter Enu- Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9.	Khalsa Collage, hastvel.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Nonth ended C- 31-Dec- 2024 Led Unaudited 76 83.61	<u>F.</u>	HOL	Regd Particular	Off : 307 Web	7, Arun Cl site : ww	AN (M.D.) Lah cir nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	Place: Mumb Oti Overs N: L74999MHf Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	ei 1995PLC0876 Mumbai - 40 Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	ompany Secretary & p. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited
Date : NNIUI ff: Flat NT OI AL RE	MONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing I Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE C	080PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTER ENDE Quarter (31.12 ended (Year to dat	ores Buildin ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) te Figures/ ear Ending) 3	ng, 2024 Lin Lakhs) Quarter ended	SR. No	Manay RISH Istered Office: Mutungs, Mumb Statement of S Statement of S Net Profit/(LG (before Tax, E	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficor-GRD, Pict-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-230 di Financial F 31* Decen RS	ALLIED PR SerPLC04563 All 267, Emeil 4: Results for the G mber, 2024. For 1 2 Una	ODUCTS LIN oad, Road No 32 Info@rishabhdig Quarter and Nine the Quarter En- Dec- 31-De 024 2023 uudited Unaudi	Khalsa Collage, hastvel.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Nonth ended C- 31-Dec- 2024 Led Unaudited 76 83.61	<u>F.</u>	HOA	Regd Particular	Off : 307 Web	7, Arun Cl site : ww	AN (M.D.) Lah cm nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024	Place: Mumb oti Overs N : L749999MH Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024	ei 1995PLC0876 Mumbai - 40 Corresponding 3 months ended 31-12-2023	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024	ompany Secretary & p. +91-22-40: erseas.com CONSOLIDATE Year to date figurent period ended 31-12-2024	500100 (Rs. In Laki Corresponding months ended 31-12-2023
Date : NINUI ff: Flat NITO AL RE Particu 2 from Op	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 ^h Floor, Wing I Ghodbunder Road, IF STANDALONE / SULTS FOR THE C sulars Uperations	380PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400645. AND CONSOLID QUARTER ENDE Quarter (31.12 ended (Year to da 31-12-2024 Previous Ye Jn-Audited Un-Au	ores Buildin ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) te Figures/ ear Ending) 3	ng, 2024 Lin Lakhs) Quarter ended 31.12.2023	SR. No 1 2 3	Manau RISH Istered Office: Matunga, Mumb Statement of S Total Income Net Profit/(L (before Tax, E Net Profit/(L (after Excepti	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Piot-GRD, Piot-GRD Standalone Unaudita PARTICULA from Operations bas) for the period Exceptional and/or Exceptional and/or Extraol	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-324 d Financial F 31* Decen RS Extraordinary Extraordinary Extraordinary tems)	3 : 14.02.20; 9 ALLIED PR: 981PLC004563 981PLC004563 Massni R 481287, Emeill M: Results for the Q mber, 2024. For 1 31- 2 Una items)	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Xuarter and Nine the Quarter Enu- Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9.	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Month ended c- 31-Dec- 2024 Ied Unaudited 76 83.61 0) (20.05)	Tota	l income from Profit / (Los	Regd Particular	Off: 307 Web s	7, Arun Cl site : ww	AN (M.D.) Lah cii ambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unauditød 10,967.22	Place: Mumb Oti Overs N: L749999HH fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97	20. +91-22-40 crseas.com 2000 2000 2000 2000 2000 2000 2000 20	Corresponding M.No-A34 500100 (Rs. In Lakh D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31
Date : NNIUI ff: Flat NTO AL RE Particu a from Op Loss) for	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 ^h Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE / SULTS FOR THE Culars U perations the period (before Tax,	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTIER ENDE Quarter (31.12 ended (Year to dai 31-12-2024 Previous Ye Jn-Audited Un-Au 0.00 (1)	ores Buildin ATI = AUJ) D 31-12-5 (Rs. 2024) te Figures/ har Ending) 3' idited Un 0.00	ng, 2024 . In Lakhs) Quarter ended 11.12.2023 m-Audited 0.00	SR. No 1 2 3	Manay RISH Istered Office: ' Matunga, Mumb Statement of S Total Income Net Profit/(L (before Tax, f Net Profit / (L (after Except) Net Profit / (L	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficer-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations oss) for the period Exceptional and/or Extraon cass) for the period 1 conal and/or Extraon cass) for the period 1	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-23 di Financial F 31* Decen RS Extraordinary refore tax clinary items) iller tax	a : 14.02.20 b ALLIED PR 981PLC04563 nj, R P Masani Ri 481267, Emeil ki: Results for the G mber, 2024. For (1 31- 2) Una items) (5 3)	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Quarter and Nine the Quarter End -Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Month ended C- 31-Dec- 1 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05)	Tota	l income from Profit / (Los	Regd Particular	Off: 307 Web s	7, Arun Cl site : ww	AN (M.D.) Lah cir nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	Place: Mumb Oti Overs N: L74999MHf Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	ei 1995PLC0876 Mumbai - 40 Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited	ompany Secretary & p. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited
Date : MNIUI ff: Flat I NT OD AL RE Particu Particu Loss) for and/or E	14-02-2025	1800PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTIER ENDE Quarter (31.12. ended (Year to data) 31-12-2024 Previous Ye Jn-Audited Un-Au 0.00 (1)	ores Buildin ATEAUD D 31-125 (Rs. 2024) te Figures/ aar Ending) 3 Idited Ur	ng, 2024 2024 Lin Lakhs) Quarter ended 31.12.2023 In-Audited	SR. No 1 2 3 4	Manag RISH Istered Office: Matungs, Humb Statement of S Statement of S Total Income Net Profit/(L (after Excepti Net Profit / (L (after Excepti	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficor-GRD, Pict-51 Standalone Unauditor PARTICULA from Operations Doss) for the period 1 onal and/or Extraor Doss) for the period 1 onal and/or Extraor	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 di Financial F 31* Decen IRS Extraordinary sefore tax dinary items) ufter tax	a : 14.02.20 b ALLIED PR 981PLC04563 nj, R P Masani Ri 481267, Emeil ki: Results for the G mber, 2024. For (1 31- 2) Una items) (5 3)	CODUCTS LIN and, Road No 32 Info@rishabhdig Quarter and Nine the Quarter En- Dec- 31-De 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) jad For the Nine Months ended Months ended C 31-Dec- 1 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05)	Tota	l income from Profit / (Los aptional and/o	Regd Particular	Off: 307 Web seriod (be	7, Arun Cl site : ww fore Tax s*)	AN (M.D.) Lah cri nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Jnaudited 10,967.22 617.43	Place: Mumb Oti Overs N : L749999MHT Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95	ei Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22	on +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05
Date : NILUI ff: Flat NILO AL RIE Particu e from Op Loss) for and/or E Loss) for	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 ^h Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE / SULTS FOR THE Culars U perations the period (before Tax,	BOPLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ye Jn-Audited 0.00 -2.28	ores Buildin ATI = AUJ) D 31-12-5 (Rs. 2024) te Figures/ bar Ending) 3' idited Un 0.00	ng, 2024 . In Lakhs) Quarter ended 11.12.2023 m-Audited 0.00	SR. No 1 2 3 4 5	Manau RISH Istered Office: Matunga, Mumb Statement of S Statement of S Total Income Net Profit/LC (before Tax, E Net Profit / L (after Excepti Net Profit / L (after Excepti Total Compre	ging Director DIN:01963172 IABH DIGHA ST CIN 1, Floor-GRD, Pilot-GRD, Pilot-GRD Standalone Unaudita PARTICULA from Operations Despi for the period Exceptional and/or Extraor onal and/or Extraor onal and/or Extraor	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial I 31* Decen RS Extraordinary efore tax dinary items) tifter tax sinary items)	3 : 14.02.20; D ALLIED PR: 961PLC004563 961PLC004563 Massani R. 451267, Emeil Id: Results for the Q mber, 2024. For 1 31- 2: Una : <td:< td=""> : : : : : : : : : : : : :</td:<>	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Quarter and Nine the Quarter End -Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Month ended C- 31-Dec- 1 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05)	Tota Net Excl	l income from Profit / (Los Profit / (Loss	Regd Particular operations ss) for the p r Extra Extraor	Off: 307 Web S eriod (be rdinary items od (before	/, Arun Cl site : ww fore Tax s*) Tax after	AN (M.D.) Lah cii ambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unauditød 10,967.22	Place: Mumb Oti Overs N: L749999HH fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97	20. +91-22-40 crseas.com 2000 2000 2000 2000 2000 2000 2000 20	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31
Date : NNIUI ff: Flat NTIO AL RIE Particu Particu a from Op Loss) for and/or E: Loss) for and/or S: Loss) for	14-02-2025	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID. QUARTIER ENDE Quarter ended 31-12-2024 Jn-Audited 0.00 -2.28 -7	ATTEND ATTEND D 31-125 (Rs. 2024) be Figures/ arr Ending) 31 10.00 7.99	ng, 2024 . In Lakha) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85	SR. No 1 2 3 4 5	Manau RISH Istered Office: ' Matunga, Mumb Statement of S Statement of S Net Profit/LC (before Tax, E Net Profit / LC (after Excepti Net Profit / LC (after Excepti Total Compre IComprising F	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficor-GRD, Pict-51 Standalone Unauditor PARTICULA from Operations Doss) for the period 1 onal and/or Extraor Doss) for the period 1 onal and/or Extraor	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 di Financial F 31ª Decen RS Extraordinary pefore tax dinary items) titer tax dinary items the period	3 : 14.02.20; D ALLIED PR: 961PLC004563 961PLC004563 Massani R. 451267, Emeil Id: Results for the Q mber, 2024. For 1 31- 2: Una : <td:< td=""> : : : : : : : : : : : : :</td:<>	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Quarter and Nine the Quarter End -Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Month ended C- 31-Dec- 1 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05)	Tota Net Exc	l income from Profit / (Los aptional and/o	Regd Particular operations ss) for the p r Extra Extrao) for the perior r Extra Extrao	Off: 307 Web S reriod (be rdinary items od (before rdinary items	/, Arun Cl site : ww store Tax s*) Tax after s*)	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43	Place: Mumb Oti Overs N: L749999MH Yardeo Road. Yerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95	ei Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 E-mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22	Ampany Secretary & D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : INIUI ff: Flat I INIT OI AL RE Particu a from Op Loss) for ional and Loss) for ional and Loss) for ional and	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 ^h Floor, Wing I Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Culars U Uperations r the period (before Tax, Schraordinary items) r the period after tax d/or Extraordinary items)	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID. QUARTIER ENDE Quarter ended 31-12-2024 Jn-Audited 0.00 -2.28 -7	ATTEAUD D 315125 (Rs. 2024) te Figures/ bar Ending) 3 idited Ur 0.00 7,99	ng, 2024 21024 Lin Lakha) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85	SR. No 1 2 3 4 5	Manag RISH Istered Office: Matunga, Mumb Statement of S Total Income Net Profit/(Lc (after Excepti Net Profit / (L (after Excepti Total Compre [Comprising F Other Compr	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Fieor-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations oss) for the period 1 consil and/or Extraoro coss) for the period 1 onal and/or Extraoro chensive Income for Profit / (Loss) for the	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 di Financial F 31* Decen RS Extraordinary refore tax clinary items) the period period (after ter tax)	a : 14.02.20; ALLIED PR: 981PLC004563 981PLC004563 Massan R 491287, Emeill &: Results for the Q mber, 2024. For 1 31- 22 Una	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabhdig Quarter and Nine the Quarter End -Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Nonth ended C- 31-Dec- 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05) 0) (43.96)	Tota Net Exc Net Net	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o	Regd Particular operations ss) for the p r Extra Extraor) for the perior s) for the perior s) for the perior	Off: 307 Web s s eriod (be dinary items d (before dinary items iod after ⁻	/, Arun C. site : www store : www store : Tax store : store: store: : store: store: : store: store: : store: :	AN (M.D.) Lah cri nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Jnaudited 10,967.22 617.43	Place: Mumb Oti Overs N : L749999MHT Fardeo Road. rerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95	ei Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22	on +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05
Date : NNIUI ff: Flat I NTO I Particu and/or E tional and class) for tional and enensive	14-02-2025 MONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing I Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE CULARS U Uperations r the period before Tax, Extraordinary items) r the period before tax rd/or Extraordinary items) r the period after tax rd/or Extraordinary items) r the period after tax rd/or Extraordinary items)	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID. QUARTIER ENDE Quarter ended 31-12-2024 Jn-Audited 0.00 -2.28 -7	ATTEND ATTEND D 31-125 (Rs. 2024) be Figures/ arr Ending) 31 10.00 7.99	ng, 2024 . In Lakha) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85	SR. No 1 2 3 4 5 6	Manau RISH Istered Office: Mumb Statement of S Statement of S Net Profit/LC (before Tax, 6 Net Profit/LC (after Excepti Net Profit / (L (after Excepti Net Profit / (L (after Excepti Total Compre [Comprising F Other Compre Equity Share Other Equity	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST I, Fioor-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations bas) for the period Exceptional and/or Extraor cosa) for the period a onal and/or Extraor	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary techore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax	a : 14.02.20; D ALLIED PR: 961PL004563 961PL004563 mber, 2024. For 1 31- 2: Una 0:	ODUCTS LIN oad, Road No 32 Info@rishab/dig Quarter and Nine Dec- 31-De 024 2023 ualted Unaudi 31.09 51.02) (8.6 74.93) -	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Nonth ended C- 31-Dec- 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05) 0) (43.96)	Tota Net Exc Net Exc	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o	Regd Particular operations ss) for the p r Extra Extraou) for the perir r Extra Extraou s) for the per r Extra Extraou	Off: 307 Web s s eriod (be dinary items d (before dinary items iod after ⁻ dinary items	/, Arun Cl site : www store : wwwy store : www store : www. store : www store : www. store : www. store: : wwww. store : www. store:	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43	Place: Mumb Oti Overs N: L749999MH Yardeo Road. Yerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95	ei Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 E-mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22	Ampany Secretary & D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09	500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : NINIUI ff: Flat I INT OI AL RE: Particu Particu Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for priorial and the series of the series of t	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE Uperations the period (before Tax, Extraordinary items) the period before tax d/or Extraordinary items) e Income for the period (Loss) for the period	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID. QUARTIER ENDE Quarter ended 31-12-2024 Jn-Audited 0.00 -2.28 -7	ATTEND ATTEND D 31-125 (Rs. 2024) be Figures/ arr Ending) 31 10.00 7.99	ng, 2024 . In Lakha) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85	SR. No 1 2 3 4 5 6	Manau RISH Istered Office: 1 Matunga, Mumb Statement of S Total Income Net Profit/(L (before Tax, E Net Profit / (L (after Excepti Total Compre Comprising F Other Compr Equity Share Other Equity Earnings Per	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Ficor-GRD, Pict-51 Standalone Unauditor PARTICULA from Operations coss) for the period coss) for the period c	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary techore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax	a : 14.02.20; D ALLIED PR: 961PL004563 961PL004563 mber, 2024. For 1 31- 2: Una 0:	ODUCTS LIN oad, Road No 32 Info@rishab/dig Quarter and Nine Dec- 31-De 024 2023 ualted Unaudi 31.09 51.02) (8.6 74.93) -	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Nonth ended C- 31-Dec- 2024 Led Unaudited 76 83.61 0) (20.05) 0) (20.05) 0) (43.96)	Tota Net Exci Net Exci Tota	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o Profit / (Loss aptional and/o al Comprehe	Regd Particular operations ss) for the perior Faxtra Extraor) for the perior r Extra Extraor s) for the perior r Extra Extraor	Off: 307 Web s eriod (be dinaryitems dd (before dinaryitems iod after dinaryitems me for the	/, Arun Cl site : www site : www site site : www site site : www site : wwww site : www site : www site : wwww site : www site : www	AN (M.D.) Lah cri hambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91	Place: Mumb Oti Overs N: L749999HH Fardeo Road. Yerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17	ited 543 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75	Ampany Secretary 8 co. +91-22-40. erseas.com CONSOLIDATE Year to date figurent period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 885.98	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : NINIUI ff: Flat I INT OI AL RE: Particu Particu Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for and/or EI Loss) for priorial and the series of the series of t	14-02-2025 MONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing I Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE CULARS U Uperations r the period before Tax, Extraordinary items) r the period before tax rd/or Extraordinary items) r the period after tax rd/or Extraordinary items) r the period after tax rd/or Extraordinary items)	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ya 0.00 -2.28 -2.28 -2.28	ATTEND ATTEND D 31-125 (Rs. 2024) be Figures/ arr Ending) 31 10.00 7.99	ng, 2024 . In Lakha) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85	SR. No 1 2 3 4 5 6 7 8	Manag RISH Istered Office: Metunga, Mumb Statement of S Total Income Net Profit/LC (before Tax, E Net Profit/LC (after Excepti Net Profit / L((after Excepti Total Compre [Comprising Fer Other Compre Equity Share Other Equity Earnings Per Operations)-	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST I, Fioor-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations bas) for the period Exceptional and/or Extraor cosa) for the period a onal and/or Extraor	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary techore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax	a : 14.02.20; D ALLIED PR: 981PLC004563 981PLC004563 Massni R 441267, Emeill kit Results for the Q mber, 2024. For 1 31- 22 Una items) (f i) (f) ir items) (f) ir rax) and 5 mtinued 5	ODUCTS LIN oad, Road No 32 into@rishabhdig Juarter and Nine the Quarter En -Dec- 2023 uaited Unaudi 31.09 51.02) (8.0 51.02) (8.0 - - - - - - - - - - - - - - -	Khalsa Collage, hastael.com Months ended Kins Lacs) Jed For the Nine Month ended 31-Dec- 2024 Ed Unaudited 76 83.61 10) (20.05) 0) (20.05) 0) (43.96) 64 548.64 - -	Tota Net Exc Net Exc Net Col	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o Profit / (Loss aptional and/o I Compreh- nprising Profit	Regd Particular operations ss) for the print r Extra Extraoon) for the perint r Extra Extraoon s) for the perint r Extra Extraoon s) for the perint r Extra Extraoon s) for the perint r Extra Extraoon the perint r Extra Extraoon for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for the perint for t	Off: 307 Web seriod (be dinary items d (before dinary items iod after dinary items me for the period (afte	/, Arun Cl site : www site : www site site : www site site : www site : wwww site : www site : www site : wwww site : www site : www	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43	Place: Mumb Oti Overs N: L749999MH Yardeo Road. Yerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 1,168.95	ei Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 E-mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22	Ampany Secretary & D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09	500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05
Date : NINIUI ff: Flat I INT OI AL RE: Particu Particu Coss) for and/or E Loss) for and/or E Loss) for ional ana those ional Profit / (I d) Other Profit / (I d) Other r tax)] C Capital	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE UIPPRIDE STORE STORE SUBJECT STORES UIPPRIDE STORES UIPPRIDE SUBJECT SUBJECT STORES UIPPRIDE SUBJECT STORES UIP	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ya Jn-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28	ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) to Figures/ tar Ending) 3' dilited Ur 0.0 7.99 7.99 7.99	ng, 22022 2022 In Lakhe) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85 -0.85	SR. No 1 2 3 4 5 6 7 8	Manau RISH RISH Matunga, Mumb Statement of S Statement of S Statement of S Net Profit/(LG (before Tax, E Net Profit / (L (after Excepti Net Profit / (L (after Excepti Net Profit / (L (after Excepti Total Compre [Comprising F Other Compre Equity Share Other Equity Earnings Per operations)- Basic:	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST I, Fioor-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations bas) for the period Exceptional and/or Extraor cosa) for the period a onal and/or Extraor	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary techore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax	a : 14.02.20; D ALLIED PR: 961PL004563 961PL004563 ng. P Massan IR 451267, Emeil Id: Results for the Q mber, 2024. For 1 31- 2 Una items) (! ;) (f) ;) ;) ;) ;) ;) ;) ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabidig Juarter and Nine Dec- 2023 undited Unaudit 31.09 9. 51.02) (8.c 74.93) 548.64 548.7 (1.37) (0.1	Khalsa Collage, hasteel.com Months ended (Rs. In Laca) Jed For the Nine Months ended 31-Dec- 2024 Ied Unaudited 76 83.61 10) (20.05) 10) (20.05) 10) (20.05) 10) (43.96) - - 64 548.64 - - 5) (0.80)	Tota Net Exc Net Exc Net Exc Other	l income from Profit / (Loss aptional and/o Profit / (Loss aptional and/o Profit / (Loss aptional and/o al Compreh- nprising Profit ar Comprensito	Regd Particular operations ss) for the print r Extra Extraoor s) for the perint r Extra Extraoor the perint r Extra Extraoor	Off: 307 Web seriod (be dinary items d (before dinary items iod after dinary items me for the period (afte	/, Arun Cl site : www site : www site site : www site site : www site : wwww site : www site : www site : wwww site : www site : www	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Laki D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : INIUI ff: Flat I INT OI INT	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5" Floor, Wing I Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE CULTS FOR THE CULT	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ya Jn-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28	ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) to Figures/ tar Ending) 3' dilited Ur 0.0 7.99 7.99 7.99	ng, 111 ED 22()224 20()224	SR. No 1 2 3 4 5 6 7 8	Manau RISH RISH Matunga, Mumb Statement of S Statement of S Net Profit/(LG (before Tax, E Net Profit / (L (after Excepti Net Profit / (L)))))))))))))))))))))))))))))))))))	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST I, Fioor-GRD, Plot-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations bas) for the period Exceptional and/or Extraor cosa) for the period a onal and/or Extraor	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary techore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax	a : 14.02.20; D ALLIED PR: 961PL004563 961PL004563 ng. P Massan IR 451267, Emeil Id: Results for the Q mber, 2024. For 1 31- 2 Una items) (! ;) (f) ;) ;) ;) ;) ;) ;) ;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;	ODUCTS LIN oad, Road No 32 into@rishabhdig Juarter and Nine the Quarter En -Dec- 2023 uaited Unaudi 31.09 51.02) (8.0 51.02) (8.0 - - - - - - - - - - - - - - -	Khalsa Collage, hasteel.com Months ended (Rs. In Laca) Jed For the Nine Months ended 31-Dec- 2024 Ied Unaudited 76 83.61 10) (20.05) 10) (20.05) 10) (20.05) 10) (43.96) - - 64 548.64 - - 5) (0.80)	Tota Net Exc Net Exc Tota Con Oth Equ	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o Profit / (Loss aptional and/o al Compreh- nprising Profit ar Comprensiv ty Share Cap	Regd Particular operations ss) for the print r Extra Extraoon) for the perint r Extra Extraoon s) for the perint r Extra Extraoon s) for the perint r Extra Extraoon to the perint r Extra Extraoon so for the perint r Extra Extraoon (Loss) for the rensive Income (aftation)	Off: 307 Web seriod (be dinary items d (before rdinary items iod after dinary items me for thu period (afte rtax)	7, Arun Ci site : www store : www store: : www store : www store : www store : www store :	AN (M.D.) Lah cri hambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91	Place: Mumb Oti Overs N: L749999HH Fardeo Road. Yerseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17	ited 543 0034. Tel. No or@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75	Ampany Secretary 8 co. +91-22-40. erseas.com CONSOLIDATE Year to date figurent period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 885.98	Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : NNIUI ff: Flat I ALTOD ALT	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE UIPPRIDE STORE STORE SUBJECT STORES UIPPRIDE STORES UIPPRIDE SUBJECT SUBJECT STORES UIPPRIDE SUBJECT STORES UIP	BOPLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ya Jn-Audited 0.00 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -2.28 -7 -7 -7 -7 -7 -7 -7 -7	ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) to Figures/ iar Ending) 3 difted Ur 0.00 7.99 7.99 7.99 7.99 7.99	ng, 202122 20224 20224 20224 20224 20224 20223 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85 -0.85 500.19	SR. No 1 2 3 4 5 6 7 8	Manau RISH Istered Office: ' Matunga, Mumb Statement of S Statement of S Total Income Net Profit/L(L (before Tax, E Net Profit / (L] (after Exception Net Profit / (L] (after Exception Total Compre Equity Share Other Compr Equity Share Other Equity Earnings Per operations)- Basic: Diluted: s :	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Fieor-GRD, Plot-51 Standalone Unauditu PARTICULA from Operations oss) for the period 1 conal and/or Extraoro cass) for the period 1 conal and/or Extraoro cass) for the period 1 conal and/or Extraoro hensive Income for Profit / (Loss) for the ehensive Income (a Capital (face value Share(for continuin	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-23 di Financial F 31" Decen RS Extraordinary periore tax dinary items) titer tax dinary items the period (dinary items) the period period (period) period (attack) g and discon	a : 14.02.20 ALLIED PR: 981PLC004563 nj, R P Masani Ri 491267, Emeili d: Results for the G mber, 2024. For i 31: 22 31: 23 41267, Emeili d: 13: 24 items) (items) (items) (items) (items) (items) (items) (items)	ODUCTS LIN oad, Road No 32 inf0@rishabidig Quarter and Nine Dec- 024 2023 ualter and Nine 2023 ualted Unaudi 31.09 51.02) (8.0 51.02) (8.0 548.64 548. (1.37) (0.1	Khaisa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jad For the Nine Nonths ended 31-Dec- 2024 2024 Led Unaudited 76 83.61 00 (20.05) 00 (20.05) 00 (20.05) 00 (43.96) - - 55 (0.80) 55 (0.80)	Tota Net Exc Net Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Res	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o al Comprehu nprising Profit ar Comprensity ity Share Cap erves (excludi	Regid	Off: 307 Web rs eriod (be dinary items od (before dinary items od (before dinary items me for the period (afte artax) on Reserve	7, Arun C site : www site : www fore Tax s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*) Tax after s*)	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	Corresponding months ender 31-12-202: Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : NINIUI ff: Flat II AL RIE Particu and/or B Loss) for and/or B Loss) for ional and boss) for ional and coss) for	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 CIN: L99999MH19 Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE CULTS FOR TH	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ya Jn-Audited 0.00 -2.28 -1 -2.28 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1	ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) to Figures/ tar Ending) 3' dilited Ur 0.0 7.99 7.99 7.99	ng, 111 ED 22()224 20()224	SR. No 1 2 3 4 5 6 7 8 8 Notae 1. Th 1. Th	Manau RISH Istered Office: ' Matunga, Mumb Statement of S Statement of S Total Income Net Profit/LC (before Tax, E Net Profit / L (after Excepti Net Profit / L (after Excepti Total Compre Equity Share Other Compre Equity Share Other Equity Eamings Per operations)- Basic: Diluted: se : he above Un-Audi	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST IN:01963172 ABH DIGHA ST Cin In: Fieor-GRD, Piet-51 Standalone Unaudita PARTICULA from Operations bas) for the period 1 Exceptional and/or Extraor coas) for the period 1 coasi for the period 2 coasi for the period 2 coasi for the period 3 coasi for the period 4 coasi for the period 3 coasi for the period 4 coasi for the perio	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary teriore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) of 10'- each) g and discon	a : 14.02.20 ALLIED PR 961PL004563 961PL004563 mber, 2024. For 1 31- 2 Una items) (f items) items) items) items) items) items) items) </td <td>ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabdig Quarter and Nine Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0 51.02) 68.64 548.65 548.65</td> <td>Khalsa Collage, hastvel.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Months ended 31-Dec- 2024 2024 Led Unaudited 76 83.61 00 (20.05) 00 (20.05) 00 (43.96) - - 64 548.64 5) (0.80) 5) (0.80)</td> <td>Tota Net Exc Net Exc Tota Exc Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Exc Tota Exc Exc Exc Exc Exc Exc Exc Exc Exc Exc</td> <td>l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o al Comprehe aprising Profit ar Comprensity ity Share Cap erves (exclud e unaudited B</td> <td>Particular operations ss) for the per r Extra Extraou) for the perior r Extra Extraou ensive Inco ensive Inco ensive Inco ensive Inco ensive Inco and the perior r Extra Extraou ensive Inco</td> <td>Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y</td> <td>7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site</td> <td>AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33</td> <td>Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67</td> <td>ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10</td> <td>ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41</td> <td>Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93</td> <td>Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66</td>	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabdig Quarter and Nine Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0 51.02) 68.64 548.65 548.65	Khalsa Collage, hastvel.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Months ended 31-Dec- 2024 2024 Led Unaudited 76 83.61 00 (20.05) 00 (20.05) 00 (43.96) - - 64 548.64 5) (0.80) 5) (0.80)	Tota Net Exc Net Exc Tota Exc Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Tota Exc Exc Tota Exc Exc Exc Exc Exc Exc Exc Exc Exc Exc	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Loss aptional and/o al Comprehe aprising Profit ar Comprensity ity Share Cap erves (exclud e unaudited B	Particular operations ss) for the per r Extra Extraou) for the perior r Extra Extraou ensive Inco ensive Inco ensive Inco ensive Inco ensive Inco and the perior r Extra Extraou ensive Inco	Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y	7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : INIUI Iff: Flat I INT OI AL RE: Particu Particu Particu Particu Particu Coss) for tional ana closs) for tional ana tional ana ti	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5" Floor, Wing I Ghodbunder Road, F STANDALONE SULTS FOR THE CULTS FOR THE CULT	BOPLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTIER ENDE Quarter ended 31-12-2024 Previous Ye Jn-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -300.19 500.19 500.19	Ores Buildin ATE AUD 10 34125 (Rs. 2024 to Figures/ ar Ending) 3 vidited 0.00 7.99 7.99 7.99 7.99 7.99 3.52	ng, 1TED 2024 . In Lakhs) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85 -0.85	S.R. No 1 2 3 4 5 6 7 8 Notes 1. Th rev Rev	Manager RISH Istered Office: Matunga, Mumb Statement of S Statement of S Net Profit/(L (before Tax, E Net Profit/(L (after Excepti Total Compre Equity Share Other Compr Equity Share Other Compre Equity Share Other Equity Diluted: s : he above Un-Audi scord by the Board	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Fioor-GRD, Piot-51 Standalone Unaudito PARTICULA from Operations oss) for the period I Exceptional and/or Extraor inensive Income for Oral and/or Extraor inensive Income for Capital (face value Share(for continuin	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary teriore tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) of 10'- each) g and discon	a : 14.02.20 ALLIED PR 961PL004563 961PL004563 mber, 2024. For 1 31- 2 Una items) (f items) items) items) items) items) items) items) </td <td>ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabdig Quarter and Nine Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0 51.02) 68.64 548.65 548.65</td> <td>Khalsa Collage, hastvel.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Months ended 31-Dec- 2024 2024 Led Unaudited 76 83.61 00 (20.05) 00 (20.05) 00 (43.96) - - 64 548.64 5) (0.80) 5) (0.80)</td> <td>Tota Net ci Net ci Net ci Net ci Net ci Score U Ress in fi Ear</td> <td>l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o al Compreh- nprising Profit ar Comprensivity Share Cap erves (exclud e unaudited B sings Per Shai</td> <td>Regd Particular operations ss) for the perior r Extra Extraou) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou ensive Incoor t/(Loss) for the re Income (after ital ing Revaluation alance Sheet of re (of 2/- each</td> <td>Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y</td> <td>7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site</td> <td>AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33</td> <td>Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67</td> <td>ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10</td> <td>ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41</td> <td>Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93</td> <td>Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66</td>	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabdig Quarter and Nine Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0 51.02) 68.64 548.65 548.65	Khalsa Collage, hastvel.com Months ended (Rs. In Lacs) Jed For the Nine Months ended 31-Dec- 2024 2024 Led Unaudited 76 83.61 00 (20.05) 00 (20.05) 00 (43.96) - - 64 548.64 5) (0.80) 5) (0.80)	Tota Net ci Net ci Net ci Net ci Net ci Score U Ress in fi Ear	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o al Compreh- nprising Profit ar Comprensivity Share Cap erves (exclud e unaudited B sings Per Shai	Regd Particular operations ss) for the perior r Extra Extraou) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou ensive Incoor t/(Loss) for the re Income (after ital ing Revaluation alance Sheet of re (of 2/- each	Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y	7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	Corresponding months ender 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66
Date : INIUI Iff: Flat I INT OI AL RE: Particu Particu Particu Particu Particu Coss) for tional ana closs) for tional ana tional ana ti	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE UPPERION UPPER	BOPLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUarter ended 31-12-2024 Previous Ye Jn-Audited 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.26.7	Ores Buildin ATE AUD 10 34125 (Rs. 2024 to Figures/ ar Ending) 3 vidited 0.00 7.99 7.99 7.99 7.99 7.99 3.52	ng, 202122 20224 20224 20224 20224 20224 20223 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85 -0.85 500.19	SR. No 1 2 3 4 5 6 7 8 8 Notes 1.1 The Re Cr 2.1 Th	Manau RISH Istered Office: ' Matunga, Mumb Statement of S Statement of S Total Income Net Profit/LL (before Tax, E Net Profit / LL (after Exception) Net Profit / LL (after Exception) Total Compre Equity Share Other Compr Equity Share Other Compre Equity Share Other Compre Equity Share Diluted: B : he above Un-Audi eview of the audit (clober, 2019.	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Fieor-GRD, Plot-51 Standalone Unauditu PARTICULA from Operations seas) for the period 1 ponal and/or Extraoro cass) for the period 1 conal and/or Extraoro cass) for the period 1 conal and/or Extraoro cass) for the period 1 conal and/or Extraoro hensive Income (a Capital (face value Share(for continuin Share(for continuin ted Financial Results har ted Financial Results tar	EEL AND L15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 di Financial F 31ª Decen IRS Extraordinary perior tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) titer tax dinary items) of 10/- each) g and discon	a : 14.02.20 ALLIED PR: 981PLC004563 Apple Allows and Researd Referred to the G mber, 2024. For i 31- 22 y items) (i i) (i) (ii) (iii) (iiii) (iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii	ODUCTS LIN oad, Road No 32 info@rishabidig Quarter and Nine Dec- 024 2023 udited Unaudi 31.09 9. 51.02) (8.0 51.02) (8.0 -	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jad For the Nine Nonth ended 31-Dec- 1 2024 Ied Unaudited 76 83.61 00 (20.05) 100 (20.06) 100 (20.08) 100 (20.08)	Tota Net Exc Net Exc Net Exc Oth Exc Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc Oth Exc I Exc I I I I I I I I I I I I I I I I I I I	l income from Profit / (Loss aptional and/o Profit / (Loss aptional and/o I Compreh- nprising Profit ar Comprensiv ity Share Cap erves (exclud ings Per Shat ontinuing oper	Regd Particular operations ss) for the perior r Extra Extraou) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou ensive Incoor t/(Loss) for the re Income (after ital ing Revaluation alance Sheet of re (of 2/- each	Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y	7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site	AN (M.D.)	Place: Mumb	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 S-mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10 584.59 -	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 615.22 456.75 477.41 584.59	Ampany Secretary 8 co. +91-22-40. erseas.com CONSOLIDATE Year to date figurent period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93 584.59	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05 367.18 336.66 584.59
Date : NINIUI fff: Flat I INT OI AL RE: Particu Particu Cospi for and/or E Loss) for tional and tional and cospi for tional and tional and tion	14-02-2025 M ONLINE SOLU CIN: L99999MH19 No.53, 5 th Floor, Wing Ghodbunder Road, F STANDALONE UPPERION UPPER	980PLC062779 No.11, Vijay Vilash T Thane 400615. AND CONSOLID QUARTIER ENDE Quarter ended 31-12-2024 Previous Ya Jn-Auditod 0.00 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.28 -1 -2.5.67 -2.5.67 <t< td=""><td>ATE AUD ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) ts Figures/ ar Ending) 3:dited Ur 0.00 7.99 7.99 7.99 0.19 3.52 5.67 0.01</td><td>ng, 2024 2024 2024 In Lakhs) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85 -0.85 -0.85 500.19 -7.52 -16.52 -0.01 -0.01</td><td>SR. No 1 2 3 4 5 6 7 8 8 Note 1. Th Record</td><td>Manager RISH Istered Office: Matungs, Mumb Statement of S Statement of S Net Profit/(Ld (before Tax, E Net Profit / (L (after Excepti Total Compre [Comprising Fer Other Compr Equity Share Other Compr Equity Share Other Equity Earnings Per Other Equity Earnings Per Other Compr Basic: Diluted: se : he above Un-Audi soord by the Baadt kdober, 2019. he Format for audified</td><td>ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Fioor-GRD, Piot-ST Standalone Unaudita PARTICULA from Operations Despi for the period Exceptional and/or Extraor onal and/or Extraor onal and/or Extraor onal and/or Extraor ional and/or Extraor ional and/or Extraor onal and/or Extraor ional and/or Extraor Capital (face value Share(for continuin Share(for continuin ted Financial Results ha of Directors In their meet ed Financial Results ha</td><td>EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary refore tax dinary items) ifter tax inary items) ifter tax inary items) of 10/- each) g and discon rescribed in SE rescribed in SE</td><td>a : 14.02.20; D ALLIED PR: 981PLC004563 981PLC004563 Massan R. A431267, Emeil Id: Results for the Q mber, 2024. For 1 31- 22 Una items) (f i) (f) iertax) and) 5 mtinued ad by the Audit Common February, 2024. The ided 31st December EBI Circular CHPCHF</td><td>ODUCTS LIN oad, Road No 32 int@@rinkabhdig Juarter and Nine the Quarter En -Dec- 31-De 2023 2023 uaited Unaudit 31.09 51.02) (8.0 51.02) (8.1 548.64 548. (1.37) (0.1 (1.377) (0.1 mittee and thereafter 9 Sudtory Auditors i 7, 2024 as per the SI DCMD/12/2015 data Scheda Schedit</td><td>Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jad For the Nine Nonth ended 31-Dec- 1 2024 Ied Unaudited 76 83.61 00 (20.05) 100 (20.06) 100 (20.08) 100 (20.08)</td><td>Tota Net ci Net ci Net ci Net ci Net ci Score U Ress in fi Ear</td><td>l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o rompreha profing Profit er Compreha profing Profit er Compreha ings Per Shau ontinuing oper c:</td><td>Regd Particular operations ss) for the perior r Extra Extraou) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou ensive Incoor t/(Loss) for the re Income (after ital ing Revaluation alance Sheet re (of 2/- each</td><td>Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y</td><td>7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site</td><td>AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33</td><td>Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67</td><td>ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10</td><td>ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41</td><td>Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93</td><td>Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05</td></t<>	ATE AUD ATE AUD D 31-12-5 (Rs. 2024) ts Figures/ ar Ending) 3:dited Ur 0.00 7.99 7.99 7.99 0.19 3.52 5.67 0.01	ng, 2024 2024 2024 In Lakhs) Quarter ended 11.12.2023 In-Audited 0.00 -0.85 -0.85 -0.85 -0.85 500.19 -7.52 -16.52 -0.01 -0.01	SR. No 1 2 3 4 5 6 7 8 8 Note 1. Th Record	Manager RISH Istered Office: Matungs, Mumb Statement of S Statement of S Net Profit/(Ld (before Tax, E Net Profit / (L (after Excepti Total Compre [Comprising Fer Other Compr Equity Share Other Compr Equity Share Other Equity Earnings Per Other Equity Earnings Per Other Compr Basic: Diluted: se : he above Un-Audi soord by the Baadt kdober, 2019. he Format for audified	ging Director DIN:01963172 ABH DIGHA ST CIN 1, Fioor-GRD, Piot-ST Standalone Unaudita PARTICULA from Operations Despi for the period Exceptional and/or Extraor onal and/or Extraor onal and/or Extraor onal and/or Extraor ional and/or Extraor ional and/or Extraor onal and/or Extraor ional and/or Extraor Capital (face value Share(for continuin Share(for continuin ted Financial Results ha of Directors In their meet ed Financial Results ha	EEL AND L 15310MH19 48, Amar Kur 9 No: 022-234 d Financial F 31* Decen RS Extraordinary refore tax dinary items) ifter tax inary items) ifter tax inary items) of 10/- each) g and discon rescribed in SE rescribed in SE	a : 14.02.20; D ALLIED PR: 981PLC004563 981PLC004563 Massan R. A431267, Emeil Id: Results for the Q mber, 2024. For 1 31- 22 Una items) (f i) (f) iertax) and) 5 mtinued ad by the Audit Common February, 2024. The ided 31st December EBI Circular CHPCHF	ODUCTS LIN oad, Road No 32 int@@rinkabhdig Juarter and Nine the Quarter En -Dec- 31-De 2023 2023 uaited Unaudit 31.09 51.02) (8.0 51.02) (8.1 548.64 548. (1.37) (0.1 (1.377) (0.1 mittee and thereafter 9 Sudtory Auditors i 7, 2024 as per the SI DCMD/12/2015 data Scheda Schedit	Khalsa Collage, hastael.com Months ended (Rs. In Lacs) Jad For the Nine Nonth ended 31-Dec- 1 2024 Ied Unaudited 76 83.61 00 (20.05) 100 (20.06) 100 (20.08) 100 (20.08)	Tota Net ci Net ci Net ci Net ci Net ci Score U Ress in fi Ear	l income from Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o Profit / (Los aptional and/o rompreha profing Profit er Compreha profing Profit er Compreha ings Per Shau ontinuing oper c:	Regd Particular operations ss) for the perior r Extra Extraou) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou s) for the perior r Extra Extraou ensive Incoor t/(Loss) for the re Income (after ital ing Revaluation alance Sheet re (of 2/- each	Off: 307 Web rs eriod (be dinary items of (before dinary items of (before dinary items of after rdinary items me for the period (afte rtax) on Reserve a fprevious y	7, Arun C site : www site : www site : www site site : www site : wwwww site : www site : www site : www site : www site	AN (M.D.) Lah cii nambers, 7 w.lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 10,967.22 617.43 617.43 458.91 474.33	Place: Mumb Oti Overs N: L74999MH Tardeo Road. Terseas.com E STANDALONE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 38,402.10 1,168.95 881.95 965.67	ai Seas Lim 1995PLC0876 Mumbai - 40 -mail: invest Corresponding 3 months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 457.44 457.44 361.17 334.10	ited 543 0034. Tel. No cor@lahotiov 3 Months Ended 31-12-2024 Unaudited 12,103.97 615.22 615.22 456.75 477.41	Ampany Secretary 8 D. +91-22-40 erseas.com CONSOLIDATE Year to date figures for the current period ended 31-12-2024 Unaudited 39,796.85 1,176.09 1,176.09 885.98 974.93	Compliance Off M.No-A34 500100 (Rs. In Lak D Corresponding months ended 31-12-2023 Unaudited 11,952.31 465.05 465.05

The above is an extract of the detailed format of Quartenty/Annual Financial Results tiled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quartenty/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings). The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

		s, whichever is applicable.
	ate: 13 [*] February, 2025 lace: Thane	For Millennium Online Solutions (India) Limited
NG BAR		Sd/-
05 740 D	ate: 13" February, 2025	Mr. Harlial Singh
回發射於2 P	lace: Thane	Director (DIN : 05124923)

The company primary equipped in the boardwares segment in accounce with the requirements on incar Accounting Standard (Ind AS) 108: Operating Segment Accordingly, no separate segment information has been provided. Provision for Deferred Tax has been Incorporated in the accounts at the end of accounting year, as per the company's practice consistently followed.

b. Previous year/period figures have been recasted and / or regrouped wherever necessary The figures for the quarter ended December 31, 2024 as reported in these financial Results, are the balancing figures between the unaudited figures in respect of the nine months ended December 31, 2024 and unaudited published quarterly result up to September 30, 2024.

result up to September 30, 2024.	
	For Rishabh Digha Steel And Aliled Products Ltd.
	Sd/-
	Mr. Ashok Mehta
Place: Raigad	Managing Director
Date: 14.02.2025	DIN: 00163206
	Piece: Raigad

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the listed entity (www.lahotioverseas.in) a)

The impact on net profit (loss) total comprehnsive income or any other relevent financial item(s) due to charged(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote b)

#-Exceptional and/or Extraordinary items adjusted in the statement of profit and Loss in accordance with Ind*AS Rule/AS Rule whichever is applicable.

		For Lahoti Overseas Limited
	The second s	Sd/-
Date: 14.02.2025		Umesh Lahoti
Place: Mumbai		Managing Director